



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - १४]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४ - १०, २०१९ / चैत्र १४ - २०, शके १९४१

[पृष्ठे १८४

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

विभागीय आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-८५/४१४१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, हाडाखेड ग्रामपंचायतीतील पिंप्राडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी हाडाखेड ग्रामपंचायतीत येणाऱ्या पिंप्राडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव पिंप्राडपाडा (हाडाखेड)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३	क. नं. ९५२,	चेक पोस्ट, हाडाखेड
२	पश्चिम : ९५१	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	अरुणावती नदी
३	उत्तर : ९५२	१८८ हे. १६ आर	करवंद धरण
४	दक्षिण : गट नंबर ६०		लौकी तलाव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-८६/४१४३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, गधडदेव ग्रामपंचायतीतील रोषमाळ खालचे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी गधडदेव ग्रामपंचायतीत येणाऱ्या रोषमाळ खालचे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रोषमाळ खालचे (गधडदेव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ६५५	क. नं. ६५७,	फॉरेस्ट- सुंगा गण्या पावरा वनजमीन
२	पश्चिम : ६५८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	फॉरेस्ट- शिवराम कासू पावरा वनजमीन
३	उत्तर : मध्य प्रदेश सीमा	१९४ हे. ९० आर	गोमाई नदी (मध्य प्रदेश सीमा)
४	दक्षिण : ६५९		रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-८७/४१४५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, गधडदेव ग्रामपंचायतीतील धरमपुरा पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी गधडदेव ग्रामपंचायतीत येणाऱ्या धरमपुरा पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव धरमपुरा (गधडदेव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ६६१	क. नं. ६५९,	फॉरेस्ट- अतिक्रमण जमीन सखाराम रूपचंद पावरा
२	पश्चिम : ६७३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	फॉरेस्ट- निंगवाळा शब्बीर पावरा शेतजमीन
३	उत्तर : ६५७	१४६ हे. १६ आर	फॉरेस्ट- धरमपुरा पाडा
४	दक्षिण : ६७०		फॉरेस्ट- (वनजमीन) राजाराम हपी पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-८८/४१४६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, गधडदेव ग्रामपंचायतीतील रोषमाळपाडा वरचे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी गधडदेव ग्रामपंचायतीत येणाऱ्या रोषमाळपाडा वरचे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रोषमाळपाडा वरचे (गधडदेव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ६५२	क. नं. ६५३, सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	फॉरेस्ट- डोंगर/पाण्याची विहीर सखाराम रूपचंद पावरा यांची जमीन.
२	पश्चिम : ६५४	०० हे. ४० आर	फॉरेस्ट- डोंगरदऱ्या निंगवाळा शब्बीर पावरा यांची शेतजमीन.
३	उत्तर : ६५५		फॉरेस्ट- वनजमीन गणश्या नामरा पावरा
४	दक्षिण : ६६१		फॉरेस्ट- वनजमीन राजाराम रुमाला पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-८९/४१४७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, गधडदेव ग्रामपंचायतीतील रामपुरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी गधडदेव ग्रामपंचायतीत येणाऱ्या रामपुरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रामपुरापाडा (गधडदेव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ६६१	क. नं. ६५९,	रोषमाळ पक्का रस्ता
२	पश्चिम : ६७३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	फॉरेस्ट- वनजमीन
३	उत्तर : ६५४	०० हे. ४० आर	नदी / फॉरेस्ट (मध्य प्रदेश सीमा)
४	दक्षिण : ६७०		फॉरेस्ट / नदी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-९०/४१४८/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, गधडदेव ग्रामपंचायतीतील अंबाडुकपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी गधडदेव ग्रामपंचायतीत येणाऱ्या अंबाडुकपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव अंबाडुकपाडा (गधडदेव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ६६१	क. नं. ६६०,	मारोती मंदिर / पाझर तलाव
२	पश्चिम : ६७३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	पाझर तलाव
३	उत्तर : ६५७	१ हे. ९९ आर	फॉरेस्ट अतिक्रमण
४	दक्षिण : ६७१		फॉरेस्ट अतिक्रमण

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-९१/४१४९/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, गधडदेव ग्रामपंचायतीतील नाजुपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी गधडदेव ग्रामपंचायतीत येणाऱ्या नाजुपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव नाजुपाडा (गधडदेव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ६५१	क. नं. ६५५,	फॉरेस्ट टेकडी
२	पश्चिम : ६५७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	नाजु गुरुजी पावरा वनजमीन
३	उत्तर : ६५६	१४७ हे. २८ आर	गोमाई नदी
४	दक्षिण : ६५४		नाला मेंढाबडी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-९२/४१५०/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, गधडदेव ग्रामपंचायतीतील वडपुरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी गधडदेव ग्रामपंचायतीत येणाऱ्या वडपुरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव वडपुरापाडा (गधडदेव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ६५४	क. नं. ६५८,	क. नं. ६५४
२	पश्चिम : ६७६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	क. नं. ६७६
३	उत्तर : एम. पी. बॉर्डर	२३५ हे. ४१ आर	टेकडी फॉरेस्ट
४	दक्षिण : ६७३		क. नं. ६७३

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-९३/४१५१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, गधडदेव ग्रामपंचायतीतील धनवाडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी गधडदेव ग्रामपंचायतीत येणाऱ्या धनवाडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव धनवाडीपाडा (गधडदेव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ६५३	क. नं. ६५४,	फॉरेस्ट, नदी
२	पश्चिम : ६५८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	फॉरेस्ट, हारसिंग कालुसिंग पावरा वनजमीन
३	उत्तर : ६५४	२११ हे. १४ आर	फॉरेस्ट, वनाज्या कालुसिंग पावरा वनजमीन
४	दक्षिण : ६५९		फॉरेस्ट, रेवा महाऱ्या पावरा वनजमीन

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-९४/४१५२/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बलकुवे ग्रामपंचायतीतील नवापाडा/सापऱ्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी बलकुवे ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवापाडा/सापऱ्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव नवापाडा / सापन्यापाडा (बलकुवे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ९०७	क. नं. ८९६,	डोंगर
२	पश्चिम : ८९८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	नाला
३	उत्तर : ८७४	२१९ हे. ७० आर	नाला
४	दक्षिण : ९०५		डोंगर

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १८ मार्च २०१९.

जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९.

जिल्हा नाशिक

क्रमांक भूसं/कक्ष-१०/३/कावि-२६८/२०१९.-ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक ---- (लागू नाही), प्रकरणास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये प्रारंभिक अधिसूचना क्रमांक टीपीएस-११९१/३५ (ए)/सीआर-८८/युडी-९, दिनांक २८ जून १९९३ रोजी काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबतच्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल (कोणताही असल्यास), विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या

तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची “ तीन ” मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “ पुनर्वसाहत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची “ चार ” मध्ये विनिर्दिष्ट केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक २, नाशिक यांस पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

जिल्हा नाशिक, तालुका नाशिक, मौजे नाशिक

प्रकरण ५६ / १५

सर्व्हे नंबर/ गट नंबर	अंदाजित क्षेत्र
१	२ चौ. मी.
१०१२ पै.	१५०
एकूण ..	१५०

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : १८ मीटर रुंद विकास योजना रस्त्यासाठी.

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : १८ मीटर रुंद विकास योजना रस्त्यासाठी.

समाजाला होणारे लाभ : दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल.

अनुसूची - तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

जिल्हा नाशिक, तालुका नाशिक, मौजे नाशिक

भूमापन क्रमांक/ गट क्रमांक	क्षेत्र
१	२ हे. आर

‘निरंक’

अनुसूची - चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

‘निरंक’

टीप.-- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक २, नाशिक यांच्या कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल.

राधाकृष्णन बी.,

जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, ६ मार्च २०१९.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

(कायदा व सुव्यवस्था कक्ष)

वाचले.- (१) भारत निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक ४३७/६/९६/पीएनएल-III, दिनांक १५ जानेवारी १९९६.

(२) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४

आदेश

क्रमांक निवडणूक/आचारसंहिता कक्ष/१६/२०१९.— ज्याअर्थी, भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च २०१९ रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. दिनांक २३ एप्रिल २०१९ व दिनांक २९ एप्रिल २०१९ रोजी अहमदनगर जिल्ह्यात मतदान घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तसेच दिनांक १० मार्च २०१९ पासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, सहकारी संस्थांमध्ये अनेक लोकांनी बीजभांडवलाची गुंतवणूक केलेली असते व सहकारी संस्थांना लोकहितार्थ योजना

राबविण्यासाठी शासकीय अनुदान / मदत प्राप्त होत असते आणि अशा सहकारी संस्थांच्या अधिनस्त असलेली वाहने, जागा व इतर अनुषंगिक बाबी यांचा एखादा राजकीय पक्ष / उमेदवार / उमेदवाराचे प्रतिनिधी हे निवडणुकीच्या कालावधीत वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही ;

आणि त्याअर्थी, सदर बाब ही निवडणूक आचारसंहितेच्या विरोधात जाईल, अशी माझी खात्री झाली असलेने मी, राहुल द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोणत्याही पक्षाचा उमेदवार अथवा पक्ष अथवा उमेदवारांचे प्रतिनिधी अथवा अन्य व्यक्ती यांना सहकारी संस्थेचे अधिनस्त असलेली वाहने, जागा किंवा तत्सम बाबींचा वापर करणेस या आदेशान्वये दिनांक १० मार्च २०१९ पासून ते दिनांक २३ मे २०१९ पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात महसूल स्थलसीमेच्या हद्दीत मनाई करीत आहे.

सहकारी संस्थांच्या अधिनस्त असलेली वाहने, जागा किंवा तत्सम बाबींचा वापर कोणत्याही पक्षाचा उमेदवार अथवा पक्ष अथवा उमेदवाराचे प्रतिनिधी असणारी व्यक्ती हे करणार नाही, याबाबतचे सनियंत्रण करणेची जबाबदारी ही त्या सहकारी संस्थेच्या प्रशासकीय प्रमुखाची व संबंधित सहकारी विभागातील सक्षम अधिकाऱ्यांची राहिल.

प्रस्तुतचा आदेश आज दिनांक १० मार्च २०१९ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

राहुल द्विवेदी,

जिल्हादंडाधिकारी,

अहमदनगर.

अहमदनगर, १० मार्च २०१९.

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये

आदेश

क्रमांक डीसी/कार्या ९-ब-१/७२३/२०१९.— पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश-१९६७/२०१९, दिनांक ३ मार्च २०१९ चे पत्रानुसार अहमदनगर जिल्ह्यात सध्या स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात राजकीय पक्ष व विविध संघटनेचे कार्यकर्ते यांचेवतीने उपोषण, मोर्चा, रास्ता रोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम चालू आहेत. दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ रोजीपासून इयत्ता १२ वी च्या बोर्डाची परीक्षा व दिनांक १ मार्च २०१९ रोजीपासून इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत. तसेच आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांकडून आपली राजकीय ताकद दाखविण्याचे उद्देशाने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले असून त्यास मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत, याबाबत कळविले आहे.

वरील पार्श्वभूमीवर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थलसीमेच्या हद्दीत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक

आदेश जारी करणेबाबत पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील पत्र, दिनांक ३ मार्च २०१९ अन्वये विनंती केली आहे व तशी माझी खात्री झालेवरून मी, राहुली द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर, मला मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून आदेशात नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणाही इसमास खालील कृत्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करण्यास मनाई करीत आहे.

(अ) शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारीरिक इजा करणेसाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे ;

(ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे ;

(क) कोणत्याही व्यक्तीच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;

(ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे ;

(इ) जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ;

(ई) सभ्यता अगर नीतिमत्ता यांस धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे ;

(फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ, तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस, मिरवणुका काढणेस, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे.

वरील आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत.

(अ) शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

(ब) प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम.

(क) सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्ती.

प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थलसीमेच्या हद्दीत दिनांक ६ मार्च २०१९ रोजीचे ००.०० वाजेपासून ते दिनांक १९ मार्च २०१९ रोजीचे २४.०० वाजेपावेतो कालावधीत जारी राहील.

प्रस्तुतचा आदेश आज दिनांक ५ मार्च २०१९ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे.

राहुली द्विवेदी,

जिल्हादंडाधिकारी,

अहमदनगर, ५ मार्च २०१९.

अहमदनगर.

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये

आदेश

क्रमांक डीसी/कार्या ९-ब-१/७७१/२०१९.— पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश-२४०९/२०१९, दिनांक १८ मार्च २०१९ चे पत्रानुसार लोकसभा निवडणूक-२०१९, निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असून विविध पक्ष संघटना यांचे लोकसभा प्रचाराचे रॅली, सभा यासारखे कार्यक्रम चालू आहेत. निवडणुकीचे अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांकडून आपली राजकीय ताकत दाखविण्याचे उद्देशाने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले असून त्यास मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत. दिनांक २३ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शिवसेना व हिंदू संघटनांकडून साजरी होणार असून मोठ्या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा / पुतळे यांच्या मिरवणुका होणार आहेत. दिनांक २० मार्च २०१९ रोजी होळी, दिनांक २१ मार्च २०१९ रोजी धुलिवंदन व दिनांक २५ मार्च २०१९ रोजी रंगपंचमी असे हिंदू धर्मीयांचे सण-उत्सव असून अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहेत, याबाबत कळविले आहे.

वरील पार्श्वभूमीवर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थलसीमेच्या हद्दीत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील पत्र, दिनांक १८ मार्च २०१९ अन्वये विनंती केली आहे व तशी माझी खात्री झालेवरून मी, राहुली द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर, मला मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून आदेशात नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणाही इसमास खालील कृत्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करण्यास मनाई करीत आहे.

(अ) शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारीरिक इजा करणेसाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे ;

(ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे ;

(क) कोणत्याही व्यक्तीच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;

(ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे ;

(इ) जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ;

(ई) सभ्यता अगर नीतिमत्ता यांस धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे ;

(फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ, तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस, मिरवणुका काढणेस, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे.

वरील आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत.

(अ) शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

(ब) प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम.

(क) सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्ती.

प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थलसीमेच्या हद्दीत दिनांक २० मार्च २०१९ रोजीचे ००.०० वाजेपासून ते दिनांक २ एप्रिल २०१९ रोजीचे २४.०० वाजेपावेतो कालावधीत जारी राहील.

प्रस्तुतचा आदेश आज दिनांक १९ मार्च २०१९ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे.

राहुल द्विवेदी,

जिल्हादंडाधिकारी,
अहमदनगर.

अहमदनगर, १९ मार्च २०१९.

वाचले.— (१) निवासी जिल्हाधिकारी, जळगाव (महसूल शाखा), यांचेकडील पत्र क्रमांक जमीन-४/कावि-२०१९/३३/१९/४६, दिनांक ८ फेब्रुवारी २०१९.

(२) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१), (२) व (३).

आदेश

क्रमांक दंडप्र-१/कावि-२९७८९/२०१८.—ज्याअर्थी, दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्वपरीक्षा, २०१९ ही जळगाव शहरातील एकूण ३० उपकेंद्रांवर सकाळी १०.०० ते दुपारी १.०० व दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असलेबाबत उपोद्घातातील क्रमांक (१) चे पत्रान्वये माझे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

त्याअर्थी, सदर परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून मी, डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हादंडाधिकारी, जळगाव फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१), (२) व (३) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० व दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपावेतो जळगाव शहरातील एकूण ३० (तीस) परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरात कोणीही प्रवेश करू नये. सदर आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही.

सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यास पुरेसा कालावधी नसलेने फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (२) नुसार आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे.

सदरचा आदेश दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे.

डॉ. अविनाश ढाकणे,

जिल्हादंडाधिकारी, जळगाव.

जळगाव, १४ फेब्रुवारी २०१९.

अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून

वाचले.— (१) पोलीस अधीक्षक, जळगाव यांचेकडील पत्र जावक क्रमांक ६६३/जिविशा/का. व सु. प्रतिबंधात्मक आदेश/२०१९, दिनांक १४ फेब्रुवारी २०१९.

(२) मा. जिल्हादंडाधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक दंडप्र-१/कावि-२८८/२००५, दिनांक २२ जून २००५.

(३) मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३).

आदेश

क्रमांक दंडप्र-१/कावि-४८८३/२०१९.—पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी उपोद्घातातील अ.क्र. (१), दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ चे पत्रान्वये नुकताच केंद्र शासनाने चालू आर्थिक वर्षासाठी सर्वसामान्यांपासून ते उद्योजक व व्यापारी यांच्यासाठी अर्थसंकल्प जनतेसमोर सादर केला असून त्यामध्ये चांगल्या तरतुदी तयार करण्यात आल्या तर काही तरतुदीमुळे विरोधकांनी निषेध व्यक्त केला आहे. त्याचे पडसाद जनतेवर होऊन त्याचे परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे व त्यांचे देखील मनोबल खच्चीकरण होत आहे. सदरचा अर्थसंकल्प हा आगामी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने जनतेपुढे ठेवलेला आहे, असे चित्र विरोधकांनी तयार केलेले आहे. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात तसे आढळून येत नाही.

राजकीय पक्ष मग ते विरोधकांचे असो किंवा सत्ताधारी पक्षाचे असो सदरचे पक्ष हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन आतापासूनच निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यांत, तालुक्यांत व खेड्यांत ठिकठिकाणी सभा, बैठका इत्यादीसारखे कार्यक्रम आयोजित करत आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांचे प्रश्न हाताशी धरून त्यांना शासनाविरुद्ध आंदोलन करण्याची चिथावणी दिली जात आहे. उदा. रास्ता रोको, कांदा फेक, शेतीमालाला हमी भाव इत्यादी प्रकारचे दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाने मेळावा आयोजित केलेला असून सदर मेळाव्यात बरेच मान्यवर मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती असणार आहे. सदरचा मेळावा होऊ न देण्यासाठी विरोधकांनी काही प्रमाणात व्यत्यय आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

दिनांक १६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा धुळे जिल्ह्यात दौरा आयोजित झालेला असून जळगाव जिल्ह्यातील विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. तेथून हेलिकॉप्टरने धुळे येथे कार्यक्रम ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत. सदर कालावधीत विरोधी पक्ष, डावे-उजवे विचारसरणीचे तसेच शेतकरी संघटना अशा एक-अनेक राजकीय संघटना या देखील माननीय महोदयांच्या आगमन ठिकाणी उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. प्रसंगी काही अनुचित प्रकार घडू नये करिता पूर्व उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जरूरीचे आहे.

येणाऱ्या पंढरवड्यात विविध जातीय धर्मांचे, महात्मा, तसेच मान्यवरांची जयंती व पुण्यतिथी साजरी होणार आहे. सदर वेळी विविध स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या अनुषंगाने शोभायात्रा, मिरवणुका, रॅली अशा स्वरूपाचे नियोजन केले जाते. दिनांक १९ फेब्रुवारी २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होणार असून याप्रसंगी कट्टर हिंदुत्ववादी संघटना यात सहभाग घेत असतात.

जळगाव जिल्हा हा जातीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. वरील परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी यापूर्वी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळेच समाजविघातक कृत्य करणारे जातीयवादी गुंड इत्यादींवर कायद्याचा वचक राहिला होता. हीच परिस्थिती आगामी येणाऱ्या राजकीय विरोधी पक्षाचे आंदोलन तसेच व इतर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणारे संघटना यांच्यावतीने तसेच पारंपरिक पद्धतीने आयोजित होणारे जयंती, पुण्यतिथी असे अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याचा फायदा जातीयवादी गुंड घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुल्लक कारणावरून देशविघातक कृत्य करणारे, समाजकंटक, जातीय गुंड हे याचा फायदा घेऊन किंबहुना समाजात तेढ निर्माण होईल, अशांतता निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू होणे जरूरीचे आहे. असे पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी त्यांच्या दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ च्या पत्रान्वये माझ्या निदर्शनास आणून दिल्याने, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचे परीक्षण करण्याकरिता संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीत

काही कृत्यांवर बंदी घालणे आवश्यक झाल्यामुळे मी, राहुल मुंडके, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव, उपोद्घातातील अनुक्रमांक (२) च्या आदेशान्वये मा. जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) मधील अधिकारांचा वापर करून या आदेशान्वये --

(अ) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या व काठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेऊन फिरणे ;

(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे ;

(क) दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे किंवा बरोबर नेणे ;

(ड) कोणत्याही इसमाचे चित्रांचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढ्यांचे चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे ;

(इ) सार्वजनिकरित्या ओरडणे, रडणे किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे;

(ई) सभ्यता अगर नीतिमतेविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक इत्यादी लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे, या कृत्यांना बंदी घालीत आहे.

वरील कलम ३७ (१) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू असणार नाही.

त्याचप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाही.

हा आदेश दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ चे सकाळी ६.०० वाजेपासून ते दिनांक १ मार्च २०१९ चे २४.०० वाजेपावेतो अंमलात राहील.

हा आदेश आज दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी पारित केला असे.

राहुल मुंडके,

अपर जिल्हादंडाधिकारी,
जळगाव.

जळगाव, १५ फेब्रुवारी २०१९.

नगराध्यक्षा, नगरपंचायत यांजकडून

मुक्ताईनगर नगरपंचायत, मुक्ताईनगर

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) अन्वये मुक्ताईनगर शहराची विकास योजना तयार करण्याचा इरादा.

जाहीर सूचना

क्रमांक न.पं.मु./७३३/२०१९.- शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक एमयुएन-२०१६/प्र. क्र. २९०/नवि-१७, दिनांक ४ डिसेंबर २०१७ अन्वये मुक्ताईनगर नगरपंचायत अस्तित्वात आलेली आहे. सबब, नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीच्या क्षेत्राचा सुसंबद्ध विकास करण्यासाठी विकास योजना तयार करणे आवश्यक असल्याने मुक्ताईनगर नगरपंचायतीने तिच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ६, दिनांक २९ ऑगस्ट २०१८ अन्वये सदरहू नगरपंचायतीच्या क्षेत्राधिकारातील संपूर्ण प्रदेशासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) अन्वये विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर केलेला आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायत क्षेत्राखाली येणाऱ्या व ज्यासाठी विकास योजना करावयाची आहे त्या क्षेत्राच्या नकाशावर अध्यक्ष / मुख्याधिकारी, मुक्ताईनगर नगरपंचायत यांची सही व तारीख आहे, असा नकाशा मुक्ताईनगर नगरपंचायत कार्यालयात कामकाजाचे दिवसांत कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (२) अन्वये नागरिकांना पाहण्यासाठी खुला ठेवलेला आहे.

ज्या नागरिकांच्या नियोजित विकास योजनेसंबंधी काही सूचना अगर हरकती असतील त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुक्ताईनगर नगरपंचायतीकडे लेखी द्याव्यात म्हणजे मुक्ताईनगर नगरपंचायत विकास योजनेची फेरतपासणी करताना त्यांचा योग्य तो विचार करील.

नजमा इरफान तडवी,

नगराध्यक्षा,

मुक्ताईनगर नगरपंचायत,

तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव.

मुक्ताईनगर, १८ फेब्रुवारी २०१९.

MUKTAINAGAR NAGARPANCHAYAT, MUKTAINAGAR

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 - Development Plan of Muktainagar

Public Notice

No. NPM/733/2019.- Government of Maharashtra in Urban Development Department, vide it's Order No. MUN-2016/CR-290/UD-17, dated 4th December 2017 constituted Muktainagar Nagarpanchayat. To have planned development, it is necessary to prepare the Development Plan for the area of newly constituted Nagarpanchayat.

Hence, the Muktainagar Nagarpanchayat by its Resolution No. 6, dated 29th August 2018 has declared its intention to prepare the Development Plan of Muktainagar as per provision of Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for the area within its jurisdiction.

A copy of Plan which is signed and dated by the Chief Officer / President, Muktainagar Nagarpanchayat, showing the area for which Development Plan is to be prepared, is kept open for inspection by the public on all working days, during office hours, at the office of the Muktainagar Nagarpanchayat as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Suggestions or objections, if any which should be communicated in writing within 60 (Sixty) days from the date of publication of this Nagarpanchayat intention in the Maharashtra Government Gazette shall be considered by the Muktainagar Nagarpanchayat, while preparing the Development Plan.

NAJAMA IRFAN TADAVI,

President,

Muktainagar Nagarpanchayat,

Muktainagar, taluka Muktainagar

district Jalgaon.

Muktainagar, 18th February 2019.

मुख्याधिकारी, नगरपंचायत यांजकडून**कळवण नगरपंचायत, कळवण****महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ (१) नुसार कळवण नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्याबाबत.****सूचना**

क्रमांक कनपं/प्रावियो/५२/२०१९.- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एमसीओ-२०१४/प्र. क्र. १३६/नवि-१४, दिनांक १० मार्च २०१५ अन्वये कळवण नगरपंचायत नव्याने अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) नुसार कळवण नगरपंचायत क्षेत्राची नियोजनबद्ध विकास योजना होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे ;

सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ (१) नुसार कळवण नगरपंचायतीने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक २३९, दिनांक ४ जानेवारी २०१९ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) नुसार कळवण नगरपंचायतीच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपंचायतीच्या कार्यालयांत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

ज्या नागरिकांना याबाबत काही सूचना, हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, कळवण नगरपंचायत यांचेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना / हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.

डॉ. सचिनकुमार पटेल,

मुख्याधिकारी,

कळवण नगरपंचायत, कळवण,

तालुका कळवण, जिल्हा नाशिक.

कळवण, १४ मार्च २०१९.

KALWAN NAGARPANCHAYAT, KALWAN***Declaration of Intention to Prepare Development Plan of Kalwan Nagarpanchayat as per Section 23 (1) read with Section 21 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*****Notice**

No. KNP/PDP-52/2019.- Government of Maharashtra in Urban Development Department, vide it's Notification No. MCO-2014/CR-136/UD-14, dated 10th March 2014 constituted Kalwan Nagarpanchayat. It is necessary that the Development Plan for the area of the Nagarpanchayat as per Section 21 (2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for Planned Development of the said area.

Hence, the Kalwan Nagarpanchayat by its Resolution No. 239, dated 4th January 2019 has given consent to declare its intention to prepare Development Plan as per provision of Section 23 (1) read with Section 21 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 accordingly this notice is being published.

The Plan showing boundaries of the area included in Development Plan of the Kalwan Nagarpanchayat is kept open for inspection by the public on all working days, during office hours of the Kalwan Nagarpanchayat as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Any Suggestions / Objections, of the Public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer, Kalwan Nagarpanchayat within period of 60 (sixty) days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette. The Suggestions / Objections shall be duly considered while preparing the Development Plan.

DR. SACHINKUMAR PATEL,

Chief Officer,

Kalwan Nagarpanchayat,

Kalwan, taluka Kalwan

district Nashik.

Kalwan, 14th March 2019.

कार्यकारी अभियंता यांजकडून

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पहा कायद्याचे कलम ५.००, ६.००, ७.००)

(पहा नियम ३.००)

क्रमांक कुपावि-२/प्रशा-३/१२२८/सन २०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, कायदा २००५ अन्वये पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, स्वप्नील वि. काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक २, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थेच्या अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, स्वप्नील वि. काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग, क्रमांक २, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रगटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे-११ यांचेकडे अपील दाखल करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा,
येसवडी शाखा कालवा,
कार्यक्षेत्र सुपेकरवाडी,
कि. मी. १ ते २८, तालुका
कर्जत, जिल्हा अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव : जगदंबा पाणीवापर संस्था,
क्रमांक २१, मौजे सुपेकरवाडी,
तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

बृहत आराखड्यानुसार : २१

क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ४८६.०५ हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे सुपेकरवाडी

उजवी चारी क्रमांक १, २ व

थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १

१३१	..	७ ९१
१३२	..	६ ३२
१३४	..	२ ८४
१३५	..	१ ०६
१३६/१	..	१ ६०
१३६/२	..	० १३
१३६/३	..	० ८०
१३७	..	२ ५३
१३८	..	० ८९
१३९	..	० ४४
१४०/१	..	० ८८
१४०/२	..	० ८५
१४०/३	..	० २९
१४१	..	१ ९८
१५४	..	० ७८
१६१	..	० ८०
१६२	..	० ५२
१४४	..	१ १९
१४५	..	१ ०४
१४७	..	२ ३२
१४८/१	..	० ५२
१४८/२	..	० ५२
१४९	..	० ४०
१५०	..	० ३३
१५१	..	१ २९
१५२	..	० ३९

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १ - चालू

१५३	..	० ४८
१५४	..	० ७८
१५५	..	० ९७
१५६	..	२ २१
१५७	..	१ ०७
१५८/१	..	२ ५१
१५८/२	..	० ५०
१५८/३	..	० ४०
१५९	..	० ३५
१६०	..	० १५
१६१	..	० ८०
१६२	..	० ५२
१६३	..	० ४९
१६४	..	० ५५
१६५	..	० ३५
१६६	..	० ८३
१६७	..	१ ०६
१६८	..	३ ६४
१६९/१	..	० ८५
१७०	..	१ १०
१७१	..	१ ३९
१७२	..	१ ५२
१७३	..	० ५२
१७४	..	१ ४५
१७५	..	१ १६
१७६/१	..	० ४०

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १ - चालू

१७६/२	..	० ५८
१७६/३	..	० २५
१७६/४	..	० ७४
१७६/५	..	० ३०
१७७	..	० २४
१७८	..	० ६४
१७९	..	० ६४
१८०	..	० ३२
१८१	..	० ५८
१८२	..	० ४३
१८३	..	० १९
१८४	..	० २१
१८५	..	० ०९
१८६	..	० ०९
१८७	..	० २१
१८८	..	० १८
१८९	..	० १५
१९०	..	० ०९
१९१	..	० १०
१९२	..	० ६४
१९३	..	० २३
१९४	..	० २२
१९५	..	० ३६
१९६	..	० ०२
१९७	..	० ४०
१९८	..	० ३१
१९९	..	० ३१

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक १ डावे

५४	३ २०
५५	२ ०३
५६	१ ०६
५७	१ ११
५९	० ९७
७९	१ ६६
१००/१	१ ५५
१००/२	१ ५५
११२/१	० ६६
११२/२	० ६७
११६/१	० ५४
११६/२	० ५४
११६/३	० ५४
११६/४	० ५४
१२४/१	० ३५
१२४/२	० ३६
१२५-अ	० ५२
१२६-ब	० ०९
१६९/१	० ०५
१६९/२	० ४४
५१/१	१ २०
५१/२	० ३८
५१/३	१ १२
५२/१	१ २२
५८/१	१ ०१
६३/१	० ३८
६३/२	० ३८

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक १ डावे - चालू

६३/३	० ७४
६३/४	१ ५०
६४/१	१ ००
६४/२	० ९३
२३५	१ १६
७४	० ६९
७५	० ७०

थेट विमोचक ३ डावे

८३	३ १६
८४	२ २१
८५	२ २२
८६	२ २३
८७	१ ००
८८	० ३६
८९	० ३६
९०	० २७
९७	४ ०७
९८	२ ६६
९९	१२ ६८
१३५	१ ७८
१४२	८ १३
१४३	६ ९६
२०३	९ ४९
७१	१ ०१
७२	२ ३०
७३	४ २७
७८	७ २७

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी २

२००/१	..	२ ११
२००/२	..	२ ११
२००/३	..	० ८०
२००/४	..	२ ११
२००/५	..	२ ११
२०१/१	..	१ ८२
२०१/२	..	१ ८२
२०२	..	३ १२
२०३	..	९ ४९
२०४/१	..	१ ९०
२०४/२	..	१ ९०
२०५	..	० ६६
२०६	..	० ८२
२०७/१	..	२ ३०
२०७/२	..	३ ६९
२०७/३	..	३ ७२
२०८	..	० ७२
२०९	..	४ ८३
२१०/१	..	१ ५४
२१०/२	..	१ ५३
२११/३	..	२ ६९
२११/४	..	० ५९
२११/५	..	० ६०
२११/६	..	१ १७
२१२	..	१ ५५
६१४	..	० ६७
२१४	..	१ ३५
२१५	..	१ ०७

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी २ - चालू

२१६	..	० ४०
२१७	..	० २१
२१८	..	० १९
२१९	..	० ३१
२२०	..	२ १५
२२१	..	४ ५२
२२२	..	० २८
२२३	..	० ३२
२२४	..	० ४८
२२५/१	..	० ९५
२२५/२	..	० ९५
२२५/३	..	० ७६
२२५/४	..	० ६८
२२५/५	..	० ४७
२२५/७	..	० ५२
२२५/८	..	० ४४
२२५/९	..	० ४४
२२५/१०	..	० ३९
२२५/११	..	० ३९
२२५/१२	..	१ २८
२२६	..	१ ६६
२२७/१	..	० ५०
२२७/२	..	० ५०
२२७/३	..	१ ०८
२२७/४	..	१ ०८
२२७/५	..	० ६०
२२७/६	..	१ ३०
२२७/७	..	० १५

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी २ - चालू

२२७/८	..	० २०
२२७/९	..	० ५८
२२७/१०	..	० ५३
२२७/११	..	० ८०
२२८/१	..	० ३०
२२८/२	..	० ६५
२२८/३	..	० ७५
२२८/४	..	० ८०
२२८/५	..	० ६०
२२८/६	..	१ ००
२२८/७	..	० ५४
२२८/८	..	० ५४
२२९	..	३ ४७
२३०	..	२ ०३
२३१/१	..	१ १६
२३१/२	..	१ १७
२३२	..	१ ४३
२३३	..	१ ३५
२३४	..	२ ९०
२३६	..	० ९७
२३७	..	२ ११
२३८	..	१ ४३
२३९	..	० २४
२४०	..	० ४४
२४१/१	..	२ ७४
२४१/२	..	३ ००
२४२	..	८ १०
२४३	..	३ ९६

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी २ - चालू

२४४	..	१ ९८
२४५	..	३ ९६
२४६	..	८ ८१
२४७	..	२ ५०
२४८	..	२ ७९
२४९	..	२ ७८
२५०/१	..	० ८१
२५०/२	..	२ ०७
२५१	..	२ ७८
२५२	..	१ २०
२५३	..	१ १४
२५४/१	..	० ४०
२५४/२	..	० ६८
२५४/३	..	० ६८
२५५	..	० ९९
२५६	..	१ २४
२५७	..	१ ३१
२५८	..	० ७८
२५९	..	० ७५
२६०/१	..	० ५५
२६०/२	..	० ५५
२६१	..	० ७८
२६२	..	० ८७
२६३	..	० १६
२६४	..	२ १४
२६५/१	..	० ८०
२६५/२	..	० ८०
२६६/१	..	१ ७९

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी २ - चालू

२६६/२	..	१ ८०
२६७	..	२ ५०
२६८	..	२ ५०
२६९/१	..	१ ३३
२६९/२	..	१ ३४
२७०	..	० ३६
२७१	..	० २५
२७२	..	० ३५
२७३	..	० ३७
२७४/१	..	० २०
२७४/२	..	० २०
२७५	..	० ०१
२७६	..	० २३
२७७	..	० ३०
२७८	..	० ४८
२७९	..	० ६४
२८०	..	० २६
३४८	..	० ३३
३५४/१	..	० ८३
३५४/२	..	३ २०
३३१	..	४ ०२
३३८-अ	..	० ६५
३३८-ब	..	० ३६
३३६	..	० ९८
३२९	..	० ४०
३३०	..	० ३७
३५३	..	० १२
३४७	..	० ३८

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी २ - चालू

३३४	..	० ७१
३२६	..	० ४६
२६५/१	..	० ८०
२६५/२	..	० ८०
२१३	..	० ७२
१३१	..	८ ८०
५४	..	० ६३
५५/१	..	१ ७३
५५/२	..	० ४४
५५/३	..	० ४४
५६/१	..	० ७८
५६/२	..	० ९३
५६/३	..	० ९४
५८/१	..	० २२
५८/२	..	० २२
५८/३	..	० २२
५९	..	० ४६
६०	..	० ५५
८७	..	३ १६
८८	..	१ ६७
८९	..	१ ७६
९०	..	१ ३४
९१	..	१ ३४
९२	..	१ ३४
९३/१	..	० ८२
९३/२	..	१ २०
९४/१	..	० ४०
९४/२	..	१ ६२

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी २ - चालू

९५/१	..	० ६२
९५/२	..	२ ५०
९५/३	..	१ ५६
९६/१	..	१ ५८
९६/२	..	३ १५
९७/१	..	३ ८६
९७/२	..	० ८०
९८	..	४ ०५
१००	..	० ४६
२८०	..	२ ५८
२८१	..	२ १५
२९३	..	० १६
२९४	..	१ ८२
२९५	..	० ९२
२९६	..	१ ७९
१०१	..	० ३९
१०२	..	० ३८
१०३	..	० २७
१०५	..	३ ९०
१०६	..	९ ८०
१०७	..	१० २०
३२२	..	० ६२
३२३	..	० ९१
३२४	..	२ ९४
३२५	..	१ ८५
३२६/१	..	१ २०
३२६/२	..	० ९३

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १, २ व
थेट विमोचक डावे १, २, ३, ४; उजवे १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी २ - चालू

३२७	..	४ ५०
३२८/१	..	० ३०
३२८/२/१	..	० ३१
३२९/१	..	० ४१
३२९/२	..	० ४२
३३०	..	० ३२
३३१	..	० २४
३३२	..	० २४
३३३	..	२ ९६
३३४	..	० ३३
३३५	..	० ३३
३३६	..	० ३६
३३७	..	० ३०
३३८	..	० ३०
३४०	..	० १३
३४१	..	० २४
३४२	..	० २४
३४३	..	० ४८
३४४/१	..	० ५९
३४४/२	..	० ५९
३४५	..	० ३९
३४६	..	० ४
३४७	..	० ४
७९	..	२ ४९
एकूण ..		४८६ ०५

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कार्यक्षेत्र कळधरण,
कि. मी. १ ते २८, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, डावी चारी २

पाणीवापर संस्थेचे नाव : पीरबाबा पाणीवापर संस्था, क्रमांक
२२, मौजे कळधरण, तालुका
कर्जत, जिल्हा अहमदनगर.

गट नंबर/
सर्व्हे नंबर

क्षेत्र
(सी. सी. ए.)

१

२

हे. आर

डावी चारी १ - चालू

वृहत आराखड्यानुसार : २२
क्रमांक

१५१/२

..

२ ४८

१५२/१

..

१ ६०

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ४५७.४५ हेक्टर

१५२/२

..

७ ००

अनुसूची

१५३/१

..

० ८१

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे कळधरण

१५३/२/२

..

२४ ३३

डावी चारी क्रमांक १, डावी चारी २

१५४

..

० ६१

गट नंबर/
सर्व्हे नंबर

क्षेत्र
(सी. सी. ए.)

१५५

..

० ६१

१

२

१५६

..

४ ७०

हे. आर

१५७

..

१ ९८

डावी चारी १

१५८

..

१ ९७

११७

..

३ ६७

१५९

..

१ ९०

११८

..

४ ०५

१६०/१

..

१ ३९

११९

..

४ ६०

१६१/२

..

२ ६५

१२०

..

४ ०५

१६५

..

२ ४३

१२१

..

४ ००

१६६

..

२ ४३

१२२

..

४ ०५

१६७

..

५ ८६

१२३

..

४ ०५

१७३

..

४ ५७

१४०

..

४ ०४

१७४/१

..

१ ७७

१४१

..

४ ०५

१७४/२

..

१ ७७

१४२

..

४ ०५

१७४/३

..

१ ९६

१४३

..

४ ०४

१७५/१

..

० ७०

१४७

..

४ ०५

१७५/२

..

० ७०

१४८

..

४ ००

१७५/४

..

० ४०

१४९

..

४ ०५

१७५/५

..

० ८८

१५०

..

४ ०५

१७६/१

..

० ८५

१५१/१

..

२ ४७

१७६/२

..

० ७०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, डावी चारी २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी १ - चालू

१७६/३	० ४०
१७६/४	० ८९
१७७/१	० ७६
१७७/२	० ७७
१७८/१	० ८१
१७८/२	० ८१
१७९	१ ३३
१८०	१ ३७
१८१	२ ४४
१८२	० ८१
१८३	५ ५३
२०१/१	० ८०
२०१/२	० ८०
२०१/३	२ ९८
२०१/४	२ ९८
२०१/५	० ४०

डावी चारी २

२०१/६	० ३९
२०१/७	० ३९
२०१/८	० ३९
२०१/९	० ३९
२०१/१०	० ३९
२०१/११	२ ४८
२०१/१२	२ ४८
२०१/१३	१ ९३
२०१/१४	१ ९२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, डावी चारी २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी २ - चालू

२०१/१५	१ ३५
२०१/१६	१ ३५
२०२	४ ८५
२०३	४ २५
२०४	४ ००
२०५	४ ४५
२०६	४ ००
२०७	३ ०७
२०८/१	४ ५३
२०८/२	१ ११
२०९/१	२ ४१
२०९/२	१ २४
२१०	४ ४५
२१३	५ ९२
२१४	४ ०५
२१५	४ ०५
२१५	४ ०५
२१७/२	४ ०५
२१८	४ ०५
२१९/१	१ ६०
२१९/२	१ ६१
२१९/३	० ९३
२१९	० ९३
२२०	१ ८२
२२२	१ १७

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, डावी चारी २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी २ - चालू

२२३	४ ९६
२२४	४ ०५
२२५	४ ०५
२४४	३ २३
२५०	४ ०५
२५१	४ ०५
२५२	४ ०५
२५३	४ ०५
२५४	४ ०५
२५५	४ ०५
२५६	४ ०५
२५७	९ २६
२२९	४ ०७
१०९	१ ८६
११०/१	५ ६१
१११/१	१ ०३
१११/२	३ ३२
११५	४ ०५
११६	४ ०५
१२५	४ ०५
१२६	४ ०५
१३०	४ ३४
१३३	४ ८५
१३४	४ ०४
१३६	३ २३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, डावी चारी २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी २ - चालू

१३७	३ २३
३५४/४	० २२
३५५	३ ४०
३५६/१	० ०७
३५७	१ ३८
३५८	० ७४
३५९	० ६०
३६०	१ ०९
३६१/१	० १४
३६६	१ ६१
३७४/१	२ ००
३७४/२	१ ६५
३७४/३	० ४०
३७५	० ८१
३७६	२ २६
३७९	३ ६७
३८०	३ ६७
३८३	७ ५६
१४०	४ ०४
१४१	४ ०४
१४२	४ ०५
१४३/१	२ ०३
१४३/२	२ ०२
१४४/१	२ ०३
१४४/२	२ ०२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, डावी चारी २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी २ - चालू

१४५	४ ०५
१४६	४ ०५
२५९	२ ६४
२६०	० ८१
२६३/१	० ७३
२६३/२	० ७३
२६३/३	० ७४
२६३/४	० ७४
२६३/५	० ७४
२६३/६	१ ०४
२६३/७	१ ०४
२६३/८	१ ०३
२६३/९	१ ०४
२६३/१०	१ ०४
२६४	३ ०४
२६५/१	० ७९
२६५/२	० २७
२६५/३	० २७
२६५/४	० २७
२६५/५	० ४०
२६६/१	१ ६५
२६६/२	० ४०
२६७	३ ००
२६८	१ ००
२६९	२ ७४
२७०	१ ३३
२७१	० ०४

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, डावी चारी २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी २ - चालू

२७२/१	० १३
२७२/२	० ३५
२७२/३	० ३४
२७३/१	० १३
२७३/२	० ६९
२७३/३	० ७५
२७३/४	० ३५
२७३/५	० ३६
२७४/१	० ३४
२७४/२	० ३३
२७५/१	० ४०
२७५/२	० ३५
२७६	० ४६
२७७/१	० १४
२७८	१ ५२
२७९	१ ५३
३४८	१ ०८
३४९	० १३
३५०/१	० ५२
३५१	० ११
३५२	० ०२
३८४	० ५१
३८५	१ ३०
३८६	१ ३०
३८७	१ २६

एकूण ..

४५७ ४५

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र कुळधरण, पिंपळवाडी,
दूरगाव तालुका कर्जत, जिल्हा
अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव : दुर्गादेवी पाणीवापर संस्था, क्रमांक
२३, मौजे कुळधरण, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

वृहत आराखड्यानुसार : २३

क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ५३४.०० हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/

सर्व्हे नंबर

१

क्षेत्र

(सी. सी. ए.)

२

हे. आर

गाव कुळधरण

२१८

..

४ ०४

२१९/१

..

१ ६०

२१९/२

..

१ ६१

२१९/३

..

१ ८६

२२०

..

१ ६२

२२२

..

१ ०५

२२३

..

२ ३९

२२४

..

४ ०५

२२५

..

४ ०५

२२६

..

३ २७

२२७

..

६ २०

२२८

..

३ ३९

२३०/१

..

४ ४७

२३०/२

..

३ ०१

२३१

..

० ९३

२३२/१

..

२ ५२

२३२/१/९

..

० ८०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/

सर्व्हे नंबर

१

क्षेत्र

(सी. सी. ए.)

२

हे. आर

गाव कुळधरण - चालू

२३२/२

..

१ १०

२३२/३

..

१ ००

२३२/४

..

१ ८०

२३२/५

..

२ ००

२३३/१

..

१ ५५

२३३/२

..

२ १६

२३३/३

..

१ ७६

२३३/४

..

० ९६

२३४/५

..

० ५०

२३३/६

..

२ ०१

२३४/२

..

४ ०५

२३५

..

४ ०५

२३६

..

३ २३

२३७

..

४ ०५

२४५

..

४ ०५

४०१

..

४ ०५

४०२

..

४ ०५

४२३

..

४ ०५

४२५

..

४ ०५

४२६

..

४ ०५

४२७/१

..

२ ०२

४२७/२

..

२ ०३

४३६

..

४ ०४

४५७

..

४ ०५

४५८

..

४ ०४

४३७

..

४ ०४

४६०

..

८ ५७

४६१

..

४ ०४

४६२

..

४ ०७

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव कुळधरण - चालू

४६३	४ ०४
४६४	४ ००
४७३	४ ०४
४७४	४ ०४
४७५	४ ०४
४७६	३ ८०
४७८	४ ०५
४७९	२ ९३
४८०	४ ०५
४८८	२ ३१
१४०	४ ५४
१४१	१३ ६५
१४२	० ६३
१४४/१	० ०५
१४४/२	० ०२
१४४/३	० ०३
१४५/१	३ २३
१४५/२	१ ६७
१४५/३	२ ४०
१४६	१ ९०
१४७	११ ५८
१४८	२ ०२
१४९	२ ०२
१५०	२ ०२
१५१	२ ०२
१५२	२ ०२
१५३	२ ०२
१५४	३ २३
१५५/१	० ५०
१५५/२	० ५०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव कुळधरण - चालू

१५५/३	० ५०
१५५/४	० ५२
१५६	२ ०२
१५७	२ ०२
१५८	२ ०२
१५९	२ ०२
१६०	२ ०२
१६१	२ ०२
१६२	२ ०२
१६३	२ ०२
१६४	२ ०२
१६५	२ ०२
१६६	२ ०२
१६७/१	० ८१
१६७/२	० ८१
१६७/३	० ८१
१६७/४	० ८१
१६८	० ०६
१६८/१	० ४०
१६८/२	० ४०
१६८/३	० ४०
१६८/४	० ४४
१६८/५	० ४४
१६८/६	० ४४
१६८/७	१ ७६
१६८/८	१ ७६
१६८/९	० २०
१६८/१०	० १८

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव पिंपळवाडी

१८८	१ १७
१८९	० ५८
१९०/१	० ५९
१९०/२	० १९
१९२/१	० ५२
१९३	० २७
१९३/१	० ३७
१९३/२	० ३७
१९३/३	० ३७
१९३/४	० ६४
१९४/१३	० ३३
१९४/१	० ३२
१९४/१०	० ३२
१९४/१	० ९७
१९४/१	० ३८
१९४/१	० ४०
१९४/१	० ४०
१९४/२	० ७१
१९४/२	० ७०
१९४/३	० ७१
१९४/३	० ७१
१९४/४	२ ७५
१९४/५	१ ५०
१९४/६	१ ४२
१९५	० ७४

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव पिंपळवाडी - चालू

१९६	० ५७
१९७	० ३७
१९८	० ३३
१९९	० ३३
२००/१	० ३७
२००/२	० ३७
२०१	० ३५
२०२	० ६१
२०३	० ३७
२०४	० ३७
२०५	२ ८४
२०६	१ ६९
२०७	१ ७०
२१०	३ ७२

गाव दूरगाव

१३	३ ८९
१४/१	२ ४६
१४/२	२ ४७
१४/३	२ ७४
१९/१	१ ००
१९/२	० ८६
१९/३	० २९
१९/४	० २९

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

१९/५	..	१ ३५
१९/६	..	१ ०१
१९/७	..	० ७२
१९/८	..	० ८५
१९/९	..	० ३०
१९/१०	..	० २९
१९/११	..	१ १४
१९/१२	..	१ ०७
२०/१	..	२ ९४
२०/२	..	२ ५५
२०/३	..	२ ८५
२१	..	० १५
२२	..	१ ३४
२३/१	..	३ ६०
२३/२	..	० ४०
२४	..	५ ५८
२५/१	..	१ ०४
२५/२	..	१ ०४
२५/३	..	२ ०८
२५/४	..	१ ३८
२४/४/२	..	१ ३८
२५/४/३	..	० ७०
२५/५	..	२ ०४

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

२६/१	..	२ ८५
३५/१	..	१ ९०
३५/२	..	० ३०
३५/२/२	..	० ३१
३५/३	..	० ८१
३६	..	२ ४१
३७	..	१ ७६
३८	..	० ४१
३९	..	३ ०१
४०	..	२ ०१
४१	..	० ९१
४२	..	० ३९
४३	..	० २२
४४	..	० ४०
४५	..	१ ६३
४६	..	० ४७
४७/१	..	० २२
४७/२	..	० २२
४७/३	..	० २२
४८	..	० २०
४९/१	..	० ५३
५०/१	..	० ५४
५०	..	१ २९

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

५१	..	० १०
५३	..	१ ०३
५४	..	० ३१
५५	..	३ ४०
५६/१	..	१ ००
५६/२	..	१ ३०
६०	..	१ १२
५६५/१	..	० ६०
५६५/२	..	१ १६
५६५/३	..	० ८३
५६५/४	..	० ८३
५६५/५	..	२ २३
५६६	..	५ ५०
५६७	..	४ १४
५४/१	..	० ६०
५६८/२	..	१ २२
५६३/१	..	० ५५
५६३/२	..	० ५५
५६३/३	..	० ५५
५६४/१	..	० ८३
५६४/२	..	० ८३
५६८/३	..	० ५०
५६५/४	..	० ५०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

५६८/५	..	० ४१
५८२/१	..	० ६०
५८२/२	..	० ६०
५८३/३	..	० ६०
५८२/४	..	० ६०
५८२/५	..	० ६१
५८२/६	..	१ ५१
५८२/७	..	१ ५१
५८३	..	४ ७७
६०१	..	२ ३६
६०२	..	२ १७
६०३/१	..	० ३०
६०३/२	..	० ८१
६०४	..	६ ८४
६०४/१	..	४ ४८
६०४/२	..	१ ००
५९६	..	१ ९६
५९७	..	० ४३
५९८	..	३ ४०
५९९	..	१ २२
५७२/१	..	० ७०
५७२/२	..	० ८०
५७२/३	..	० ७०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

५७२/४	..	० ७०
५७२/५	..	० ७०
५४१	..	२ ०२
५४२	..	२ ०२
५८०	..	१ ३७
५७८	..	३ ४९
५८१	..	२ ५४
५५५	..	३ २४
५५६	..	३ २४
५५७	..	३ २४
५५८	..	३ २४
५५९	..	३ २४
५६०/१	..	० ६५
५६०/२	..	० ६५
५६१	..	० ८०
५५४	..	३ २५
५५२	..	१ ००
५५१	..	१ ०७
२११/१	..	३ ७३
२११/२	..	३ ७३
२११/३	..	३ ७२
२१२	..	० ७०
२१३	..	१ १६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १, २, ३ व

उजवी चारी क्रमांक १, थेट विमोचक डावे १ ते ३, उजवे १ व २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

२२१	..	२ ७७
२२२/१	..	२ २९
२२२/२	..	२ ९०
२२३	..	९ ८३
२२४	..	३ ७३
२२५	..	१ ४१
२२६	..	० ८२
२२७/१	..	१ ०४
२२७/२	..	१ २०
२२७/३	..	० ८०
२२७/४	..	१ ४४
२२७/५	..	१ ४५
२२७/६	..	१ ४४
२२७/७	..	० ६४
२२७/८	..	० ६५
२२८	..	७ २२
२२९/१	..	० ६४
२२९/२	..	० ६४
२२९/३	..	० ६४
२२९/४	..	० ६४
२२९/५	..	० ६४
२३०	..	२ ७५
२३१	..	२ ०४

एकूण ..

५३४ ००

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र पिंपळवाडी, दूरगाव,
तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

अनुसूची - चालू

**डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५**

पाणीवापर संस्थेचे नाव : जगजीवनराम पाणीवापर संस्था,
क्रमांक २४, मौजे दूरगाव, तालुका
कर्जत, जिल्हा अहमदनगर.

गट नंबर/

सर्व्हे नंबर

१

क्षेत्र

(सी. सी. ए.)

२

हे. आर

बृहत आराखड्यानुसार : २४

गाव दूरगाव - चालू

क्रमांक

५२२

..

३ ५५

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ५४९.०० हेक्टर

५२४

..

० ०५

अनुसूची

५२६

..

४ ०६

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत

५२७

..

५ ३५

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,

५२८

..

४ ०५

थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

५२९

..

४ ०५

गट नंबर/

क्षेत्र

सर्व्हे नंबर

(सी. सी. ए.)

५३०

..

१ ४५

१

२

५३१

..

१ ६८

हे. आर

५३४

..

४ ०५

गाव दूरगाव

५३५

..

४ ०५

४८९

..

१ ४४

५३६

..

३ २१

४९६

..

१ २५

५३७

..

२ ०२

५०१

..

१ ९७

५३८

..

२ ०२

५०२

..

२ १३

५३९

..

२ ०२

५०३

..

२ ६६

५४०

..

२ ०२

५०४

..

२ ६६

५४१

..

२ ०२

५०५

..

२ ७६

५७३/१

..

२ १०

५०६

..

० ६९

५७३/२

..

१ ६१

५०७

..

२ ००

५७३/३

..

१ १२

५०८

..

१ ९०

५७३/४

..

१ १२

५१०

..

१ ३७

५७३/५

..

१ १२

५१२

..

७ ४५

५७३/६

..

१ १२

५१४

..

३ २४

५७३/७

..

० ३६

५१५/१

..

२ ०५

५७३/८

..

० ६१

५१५/२

..

० ८०

५७३/९

..

० ५४

५१५/३

..

१ २०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

५७३/१०	..	० २७
५७३/११	..	० २७
५७५	..	४ ९०
५७६	..	४ २७
५८६	..	१ १५
५८७	..	६ ७५
५९०	..	१ ०७
५९१	..	० ७८
५९२	..	१ ०६
५९३	..	० ७८
५९४	..	० ७८
५९५	..	१ ४५
५९६	..	२ २३
६०७	..	२ ०६
६०८	..	२ ०७
६०९/१	..	० ८०
६०९/२	..	० ८०
६०९/३	..	० ४७
६१०/१	..	१ ६०
६१०/२	..	२ २०
६१०/३	..	६ ८७
६१०	..	० ४०
६११	..	४ ९२
६१३/१	..	१ ०२
६१३/२	..	१ ०२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

६१४/१	..	० ८६
६१४/२	..	० ८६
६१४/३	..	१ १२
६१४/४	..	१ १२
६१५	..	२ ६६
६१६/१	..	० ३५
६१६/२	..	२ ३१
६१७	..	१ ६०
६१८	..	२ ३६
६१८	..	१ ३०
६१९	..	० ०८
६२०	..	० ३९
६२१	..	० १५
६२२	..	० १८
६२४	..	० १४
६२५	..	० १३
६२६	..	० १३
६२७	..	० १४
६२८	..	० १२
६२९	..	० ४९
६३०	..	० ९२
६३१/१	..	१ १९
६३१/२	..	१ १९
६३१/३	..	४ ००
६३३	..	२ ३७

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

६३४/१	..	० ४९
६३४/२	..	० ४९
६३४/३	..	० ५०
६३४/४	..	० ५०
६३४/५	..	० ४०
६३६/१	..	० ७८
६३६/२	..	० ७८
६३६/३	..	० ७८
६३६/४	..	० ७८
६३६/५	..	१ ०८
६३७	..	० ९२
६३८	..	० ४६
६३९	..	० ८८
६४०	..	३ १४
६४१	..	० ५८
६४२/२/१	..	१ १०
६४२/२	..	० ५१
६४३	..	० २६
६४४	..	० ११
६४५	..	० ८०
६४६	..	० ९६
६४७/१	..	० २९
६४७/२	..	० ३२
६४७/३	..	० ३३
६४८	..	० ६०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव दूरगाव - चालू

६४९	..	० ४०
६५०	..	० ६४
६६३	..	० ९०
४८७	..	२ ६२
४९८	..	० ७६
४९०	..	४ ९६
४९१	..	४ ९६
४०२	..	४ १७
४९२	..	१ ६३
४९३/१	..	१ ६३
४९३/२	..	१ २०
४९३/३	..	० ६०
४९३/४	..	० ६०
४९३/५	..	० ८०
६६५	..	७ ६३
६६६	..	४ ५७
६५६	..	० ७१
६०५/१	..	० ५०
६०५/२	..	० ४१
६०५/३	..	० ४१
६०६	..	० ४०
६५१	..	० ९३
६५३	..	२ १९
६५४	..	१ ०६
४९६	..	२ ००
४९७	..	२ ००

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव पिंपळवाडी

२३२	..	१ ०७
२३३	..	१ ८९
२४५	..	१ २७
२४६	..	१ ४६
२४७	..	१ ४६
२४८	..	३ ६१
२४९	..	४ ५९
२५०	..	१ ४५
२५१	..	१ ४४
२५२	..	० ५७
२५३	..	२ ४८
२५४	..	३ ६५
२५५	..	१ ३१
२५६	..	० ४०
२५७	..	० ३५
२५८	..	३ ३२
२५९/१	..	१ ६३
२५९/२	..	१ ४५
२६०	..	० ५४
२६१	..	० ४६
२६२	..	४ १८
२६३	..	२ ०८
२६४	..	१ ५७
२६५	..	१ ३९
२६६	..	० ७२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव पिंपळवाडी - चालू

२६७	..	० ८२
२६८	..	१ ५४
२६९	..	० ५१
२७०	..	० २९
२७१	..	० २९
२७२	..	० ४५
२७३	..	० ३३
२७४	..	० ५१
२७५	..	० ६०
२७६	..	० १२
२७७	..	१ ०७
२७८	..	० ४३
२७९	..	० २२
२८०	..	० ३२
२८१	..	० ०७
२८२	..	० ०८
२८३	..	० ०८
२८४	..	० १४
२८५	..	० २१
२८६	..	० ५५
२८७	..	१ ३४
२८८	..	० ४५
२८९	..	१ २२
२९०	..	१ ६०
२९१	..	१ ०१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव पिंपळवाडी - चालू

२९२	..	१ १३
२९३	..	१ ३२
२९४	..	१ १६
२९५	..	१ १४
२९६	..	१ १८
२९७	..	० २६
२९८	..	२ १९
२९९	..	० ३५
३००	..	० २०
३०१	..	२ ०५
३०३	..	० ७८
३०४	..	० ७८
३०५	..	१ ५८
३६१	..	१ ९२
३६२	..	२ ८४
३६३	..	१ ००
३७७	..	४ ०५
३७८	..	३ २९
३७९	..	३ ०५
३८५	..	१ ८८
३८६	..	२ ५१
३८७	..	२ ५२
३८८	..	१ ४०
३८९	..	१ २०
३९१	..	७ १४

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव पिंपळवाडी - चालू

३९२	..	२ ८५
३९३	..	३ २८
३९४	..	३ १७
३९६	..	४ ५६
३९७	..	२ ५१
३९८	..	५ ४४
३९९	..	० ८१
४००	..	० ८१
४०१	..	२ ०२
४०२	..	० ८२
४०३	..	० ८०
४०४	..	४ ३३
४०५	..	० ८१
४०६	..	४ ०४
४०७	..	४ ०४
४०८	..	१ ४६
४०९	..	० ८१
४१०	..	२ ०२
४८३	..	६ ४०
४८९	..	१ ९०
४९६	..	२ ८३
४९७	..	२ ६६
४९१	..	२ ०२
४९२	..	२ ०२
४९३	..	० ८१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव पिंपळवाडी - चालू

४१४	..	१ २१
४१५	..	३ १०
४१६	..	१ २३
४१७	..	२ ०२
४१८	..	२ ०२
४१९	..	२ ०२
४२०	..	२ ०२
४२१	..	१ २१
४२२	..	२ ०२
४२३	..	२ ०२
४२४	..	२ ०२
४३०	..	२ ४२
४३१	..	२ ८२
४३२	..	२ ८१
४३३	..	२ ६६
४३४	..	११ ७६
४३५	..	२ ६१
४३६	..	३ ६४
४३७	..	१ ६२
४३८	..	१ ६८
४३९	..	४ ३६
४४०	..	१ ०४
४४१	..	२ ५९
४४३	..	१ ४१
४४४	..	१ २१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ४, डावी चारी क्रमांक ५,
थेट विमोचक डावे ४, उजवे ४ व ५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

गाव पिंपळवाडी - चालू

४४५	..	१ ३९
४४६	..	१ ३४
४४७	..	१ ३६
४४८	..	१ १८
४४९	..	१२ ०५
४५०	..	६ ४७
४५१	..	६ ४७
४५२	..	० ९७
४५३	..	९ ००
४५४	..	१० ३२
४५५	..	६ ३६
४६०	..	६ १४
४६१	..	३ ११
४६३	..	३ ०६
५००	..	३ ६४
५०१	..	१ ६३
५०२	..	३ ८३
५०३	..	० ४०
५०४	..	१ ५६
५०५	..	१ ५५
५०६	..	१ ३३

एकूण ..

५४९ ००

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी शाखा कालवा, पिंपळवाडी वितरिका, कार्यक्षेत्र पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ६, ७, ८

गट नंबर/
सर्व्हे नंबर

क्षेत्र
(सी. सी. ए.)

पाणीवापर संस्थेचे नाव : श्री दत्त पाणीवापर संस्था, क्रमांक २५, पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

१

२

हे. आर

डावी चारी क्रमांक ६ - चालू

बृहत आराखड्यानुसार
क्रमांक

: २५

३५६

..

३ ९६

३५७

..

० ७८

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ४८७.७० हेक्टर

३२७

..

० ८०

अनुसूची

३२८

..

० ८३

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे पिंपळवाडी

३२९

..

१ ००

डावी चारी क्रमांक ६, ७, ८

३२६

..

० ९४

गट नंबर/
सर्व्हे नंबर

क्षेत्र
(सी. सी. ए.)

३२४

..

० ८८

१

२

३२३

..

२ ७०

हे. आर

३२१

..

० ०६

डावी चारी क्रमांक ६

३१८

..

० ८१

२५३

..

२ ६०

३१७

..

० ४३

२५४

..

३ ६५

३१६

..

० ५१

२५८

..

३ ३७

३०१

..

२ ०५

२५९

..

१ ४०

३०३

..

० ८१

२६०

..

० ४५

३०४

..

० ८१

२६१

..

० ४६

३०५

..

१ ६०

२६२

..

० ८०

३०६

..

० ३६

२९४

..

१ २०

३०७

..

० ६६

२९५

..

१ २०

३०८

..

० ३४

२९६

..

१ १८

३०९

..

१ ०२

२९५/१

..

० ४०

३११

..

० २३

२९७

..

० ५७

३१०

..

० २९

३६३

..

२ ८६

३३१

..

० ३३

३६२

..

२ ९६

३३२

..

० ५९

३६१

..

२ ००

३३३

..

० ६१

३२५

..

१ ०२

३३४

..

० २४

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ६, ७, ८

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२
	हे. आर

डावी चारी क्रमांक ६ - चालू

३३६	..	० ३२
३३७	..	१ ०१
३३८	..	१ ०१
३३९	..	० ९३
३४०	..	० ४१
३५७	..	० ७८
३५८	..	१ ०७
३५९	..	१ ००
३६०	..	० ८८
३६१	..	२ ००
३६२	..	२ ९६
३६३	..	२ ८६
३६४	..	३ ०४
३६५	..	४ ०५
३६६	..	४ ०५
३६७	..	२ ०२
३६८	..	९ ८४
३६९	..	४ १३
३७०	..	१ ६२
३७१	..	२ १८
३७२	..	३ १४
३७३	..	३ १३
३७५	..	२ ०२
४८७	..	४ ०८
४८८	..	२ ८८
४९०	..	१ ३२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ६, ७, ८

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२
	हे. आर

डावी चारी क्रमांक ६ - चालू

५०९	..	७ ६९
५१०	..	४ २४
५११	..	३ १५
५१३	..	३ ४३
५१४	..	२ ७३
५१५	..	१ ५०
५३०	..	२ ०४
५३१	..	० ८०
५३२	..	० ६७
५३३	..	३ ७५
५३४	..	० ७३
५३५	..	० २८
५३६	..	१ ४९
५३७	..	१ २३
५३८	..	१ २२
५३९	..	१ २२
५४०	..	१ ४०
५४१	..	१ ७५
५४२	..	० ८५
५४३	..	१ ७०
५४४	..	१ ३१
५५६	..	२ ४२
५५७	..	१ ८१
५५८	..	२ ००
५६१	..	० ९२
५६२	..	२ ५१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ६, ७, ८

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ६ - चालू

५६३	..	३ ८७
५६४, ५६५	..	३ ०९
५६६	..	५ ८६
५६७	..	५ ०२
५६८	..	२ ४६
५६९	..	३ २०
३५४	..	१ ११

डावी चारी क्रमांक ७

५१६	..	७ ५०
५१७	..	७ ०९
५१८	..	० ७२
५१९	..	१ २३
५२०	..	० २०
५२१	..	३ ०६
५२२	..	४ ०४
५२३	..	३ ६३
५२४	..	१ ४८
५२६	..	१ ४७
५४६	..	४ ४३
५४७	..	७ ७५
५४८	..	६ १७
५४९	..	२ ०२
५५०	..	४ ३०
५५१	..	४ ९८
५५२	..	३ ८०
५५३	..	५ २६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ६, ७, ८

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ७ - चालू

५५४	..	४ ७५
५५५/१	..	२ ०८
५५५/२	..	० ४०
५६०	..	४ ५५
५७१	..	४ ०४
५७२	..	४ ३०
५७३	..	३ ९२
५७४	..	१ २१
५७५	..	१ २१
५७६	..	१ २१
६१२/१	..	२ ५५
६१२/४	..	२ ५५
६१५/१	..	१ २१
६१५/२	..	१ २१
६१८/१	..	२ ०१
६१८/२	..	२ ०१
६४०	..	३ ८०
६४१	..	२ ६९
६४२	..	६ ३७
६४३	..	७ २१
६१७	..	३ ००
३३०	..	४ ४५
३४१	..	० ४६
३४२	..	० १६
३४३	..	० १९
३४४	..	० ८१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ६, ७, ८

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ७ - चालू

३४५	० ६३
३४६	१ ७४
३४७	० ३३
३४८	१ ३१
३५०	० ५०
३५१	० ८६
३५२	४ १८
३५३	१ ४७
३५५	२ ००
५८२	१ ८९
५८३	७ १६
५८४	५ २१
५८५	३ ९१
५८६	३ ४१
५८७	८ १६
५८८	३ ७६
५९९	२ ००
६००	० ८१
६०१	० २३
६०५	२ २२
६०६	३ १०
६१०	८ २३
६११	२ ०१
६४९	२ ०२
६५०	२ ०२
६५१	२ ०२
६५२	२ ०२
६५३	२ ०२
६५४	२ ०२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ६, ७, ८

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ७ - चालू

६५५	२ ०२
६५६	२ ०७
६५७	२ २१
६५८	१ ८७
६५९	२ ६६

डावी चारी क्रमांक ८

६२३	१३ ३२
६२४	४ ६४
६२५	१ ४९
६२६	१ ५०
६२७	१ ४९
६२८	० ९०
६२९	० ९१
६३०	० ९१
६३१	० ९१
६३२	० ९१
६३३	१ ९४
६३४	८ ४९
६३५	१० २०
६३६	१० ०७
६३७	१ ६२
६३८	२ ०२
६३९	० ७९
६४४	२ ०२
६४५	२ ०२
६४६	२ ०२
६४७	२ ०२
६४८	२ ०२

एकूण ..

४८७.७०

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, पिंपळवाडी
वितरिका, कार्यक्षेत्र पिंपळवाडी,
तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ९, १०, ११

गट नंबर/
सर्व्हे नंबर

क्षेत्र
(सी. सी. ए.)

पाणीवापर संस्थेचे नाव : माता जगदंबा पाणीवापर संस्था,
क्रमांक २६, राशीन, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

१

२

हे. आर

डावी चारी क्रमांक ९, १० - चालू

बृहत आराखड्यानुसार : २६

१५५

..

१ ४७

क्रमांक

१५६

..

० ७४

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : २७६.७० हेक्टर

१५७

..

० ३५

अनुसूची

१५८

..

० ३८

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे राशीन

१५९

..

० ८८

डावी चारी क्रमांक ९, १०, ११

१६०

..

३ ७६

गट नंबर/
सर्व्हे नंबर

क्षेत्र
(सी. सी. ए.)

१६१

..

५ ६४

१

२

१६२

..

१ ८४

हे. आर

१६३

..

३ ९४

डावी चारी क्रमांक ९, १०

१६४

..

० ५६

१२६

..

० ५७

१६५

..

१ ३९

१२७/१

..

० ७४

१६६

..

१ ३८

१२७/२

..

० ७४

१६७

..

१ ३८

१२७/३

..

० ७५

१६८

..

१ ३८

१४०

..

२ ५७

१६९

..

३ ०९

१४१

..

६ ३४

१७०

..

० ९८

१४२

..

० ७७

१७१

..

० ६३

१४३

..

० ७७

१७२

..

१ ८१

१४४

..

० ७७

१७३

..

९ ५४

१४५

..

० ५५

१७४/१-अ

..

० ५१

१४६

..

० ५७

१७५/४

..

२ ७२

१४७

..

१ ०१

१५०

..

१ ३२

१४८

..

० ७२

१५१/१

..

१ ३९

१४९

..

० ३१

१५१/२

..

० ४०

१५३

..

० ८२

१५१/३

..

० ४०

१५४

..

१ १०

१५१/४

..

० ४८

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ९, १० - चालू

१८७	..	० ७०
१८८	..	० ७८
१८९	..	१ ९७
१९०	..	२ ०४
१९१	..	१ ९०
१९२	..	१ ८१
१९३	..	१ ९०
१९४	..	१ ९०
१९५	..	० ८५
१९६	..	० ८५
१९७	..	० ८४
१९२/१	..	१ २२
१९२/२	..	१ ६०
१९२/३	..	१ २२
१९२/४	..	१ ६०
१९२/५	..	१ २२
१९३	..	२ ५०
१९४	..	४ ०७
१९५	..	१ ५६
१९६/१	..	१ ०१
१९८	..	३ ८७
१९९	..	३ २९
१२०	..	३ २४
१२१	..	६ ५५
१२२	..	२ ३९
१२३	..	२ ०२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ९, १० - चालू

१२४/१	..	० ८१
१२४/२	..	१ २१
१२५	..	२ ०२
१२८/१	..	० ७४
१२८/३	..	० ७५
१२८/२	..	० ७५
१२९	..	२ २६
१३०	..	१ ६७
१३१	..	१ ६७
१३२	..	४ ५५
१३३	..	२ ३१
१३४	..	० ८१
१३५	..	० ८१
१३६	..	१ ०६
१३७	..	० ४०
१३८	..	० ४०
१३९	..	१ ९६
१४०	..	२ ५७
४३२	..	० ६२
४३३	..	० ६०
४३४	..	० ६५
४३५	..	१ ००
४८९	..	५ २६
४९०	..	२ ६३
४८२	..	८ ५९
४८३	..	९ ४३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ९, १० - चालू

४८४	१ ९६
४८३	१ ८४

डावी चारी क्रमांक ११

११२/१	१ २२
४८९	५ २६
४९०/१	२ ६३
४९०/२	२ ६३
४९१	१० ९७
४९२/१	६ १०
४९२/२	३ ५०
४९३/१	१ ८९
४९३/३	१ ९०
४९५	८ ५८
४८४	१ ९६
२४३	२ ५१
२४४	३ ४७

गाव येसवडी

२/१	१ १३
३/१	५ २८
१३	३ ४०
१४	३ ८५
१५	३ ५९
१६	३ २६
१७	१ ४३
१८	१ ८०
१९	२ ००

गाव येसवडी - चालू

२०	१ ५१
२४/१	२ ८८
२५	५ ७७
२६	२ ५३
२७	२ २८
२८	३ ६८

एकूण .. २७६ ७०

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी शाखा कालवा, कि. मी. १ ते २८, कार्यक्षेत्र कुळधरण, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव : जय भवानी पाणीवापर संस्था, क्रमांक २७, मौजे कुळधरण, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

बृहत आराखड्यानुसार : २७
क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ५०६.२० हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे कुळधरण

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व

थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ३

३०१/१	० ६४
३०१/२	० ७५

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ३ - चालू

३०१/३	..	० ७५
३०६	..	० ६८
३०७/२	..	२ ८७
३०८	..	० १५
३१४	..	१ ३०
३२२	..	० ५४
३६३	..	० ८३
३६४	..	२ ००
३६४/१	..	२ ६०
३६५	..	३ ०८
३६८/१	..	० २४
३६८/२	..	० २९
३६८/३	..	० ५४
३७०/१	..	० ७१
३७१/१	..	० १८
३७०/३	..	० ८८
३७१/१	..	१ ६०
३७१/२	..	० ५२
३७२	..	० ५०
३७४/१	..	१ ९३
३७४/२	..	१ ७५
३७४/३	..	० ४०
३७५	..	० ८१
३७७	..	१ १०
३७८	..	१ ४६

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ३ - चालू

३८२	..	२ ७५
३८९	..	१ २०
३९१	..	१ २०
३९२	..	१ ४९
३९३	..	१ ४९
३९४/२	..	५ ६५
३९५	..	० ८०
३९५/१	..	० ८०
३९५/३	..	१ ००
३९५/४	..	१ ००
३९५/५	..	१ ३२
४९६	..	९ १४
४९८	..	७ ९३
४९९	..	२ ८२
५००	..	० ९७
५०१	..	१ ४२
५०२/१	..	० ८०
५०२/२	..	० ६०
५०३	..	१ १०
५०४	..	१ ३८
५०५	..	१ ५०
५०६	..	० ७५
५०६/६	..	० ७६
५०६/७	..	० ४०
५०६/८	..	० ४०
५०६/९	..	० ६६

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ३ - चालू

५०६/१०	..	० ६७
५०६/११	..	० ६८
५०७	..	१ ३५
५०९	..	० ५०
५१०	..	० ७८
५१३	..	० ९६
५१४	..	० ८२
५१५	..	१ २६
५१६	..	० २७
५१७	..	० २७
५१८	..	० ९२
५१९	..	१ २०
५३०	..	१ ४१
५३१	..	० ८७
५३२	..	० ७६
५३३/१	..	२ ००
५३३/२	..	१ ३५
५३४	..	३ २१
५३५	..	१ ६७
५३६	..	२ ०६
५३७	..	० ६६
५३९	..	० ३०

उजवी चारी क्रमांक ४

५४४	..	१ ००
५४५	..	४ ००
५४७	..	३ ७७

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ४ - चालू

५९७/१	..	० ६७
६००	..	६ २७
६०१	..	० ५५
६०२/१	..	० ५९
६०२/२	..	० २९
६०२/३	..	० २९
६०२/१/४	..	० ५९
६०२/५	..	० ६०
६०२/१/६	..	० ५९
६०२/१/७	..	३ १०
६०२/२	..	२ ८०
६०३	..	२ २७
६०४	..	४ ३०
६०६	..	१ ९८
६०७	..	१ ००
६०८	..	१ ००
६०९	..	० ९८
६१०	..	५ ५६
६११	..	२ ००
६१२	..	५ ४९
६१२/४	..	३ ३४
६१४	..	१० ००

६५०/१	..	० १९
६५०/२	..	० ९८
६५०/३	..	१ ०२

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ४ - चालू

६५०/१/४	..	० १९
६५०/४/२	..	० ३१
६५०/४/२	..	० ३१
६५०/५	..	० ६२
६५०/६	..	० ५६
६५०/७	..	० ५७
६५०/८/१	..	० २३
६५०/८/२	..	० २३
६५०/८/३	..	० २४
६५०/९	..	० ५०
६५०/१०/१	..	० ३४
६५०/१०/२	..	० ३४
६५०/१०/३	..	० ४०
६५०/१०/४	..	० ४६
६५०/१०/५	..	० ३२
६५०/११/१	..	० ५०
६५०/११/२	..	० ५०
६५०/११/३	..	० ५०
६५०/११/४	..	० ५०
६५०/१२	..	३ ३७
६५०/१३	..	३ ८८
६६१	..	३ ३५
६६२	..	६ ६२
६६३/१	..	० २३
६६३/२	..	० २२
६६३/३	..	० २३

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ४ - चालू

६६३/४	..	० २३
६६३/५	..	० २३
६६३/६	..	० २३
६६३/७	..	० २३
६६४	..	० ९०
६६५/१	..	१ २१
६६५/२	..	५ ९५
६६६	..	७ ६७
६६७/१	..	६ ११
६६७/२	..	२ ००
६६८	..	९ ०८
६६९	..	३ ०१
६७०	..	२ १९
६७१	..	१ ५३
६७२	..	२ ७६
६७३	..	० २१
६७४	..	१ ५७
६७५	..	१ ८०
६७६	..	१ ८२
६७७	..	० ३९
६८७	..	६ ९२
६९२	..	१ २२
उजवी चारी क्रमांक ५		
५९५	..	० ३०
५९६	..	२ ०२
५९७/१	..	० ६७

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ५ - चालू

५९७/२	..	० ६८
५९७/३	..	० ६८
५९८/१	..	० ७२
५९८/२	..	० ७२
५९८/३	..	० ४८
५९८/४	..	० ४८
५९८/५	..	० ४८
५९८/६	..	० ९६
५९८/७	..	० ९६
५९८/८	..	० ९६
६००	..	६ ६०
६७८/१	..	१ ६६
६७८/२	..	१ ६६
६७८/३	..	१ ६६
६७८/४	..	१ ६८
६८१	..	० ५८
६८२	..	० ९४
६८३	..	१ ०२
६८४	..	१ ०२
६८५	..	१ ०२
६८६	..	७ ८७
७०६	..	० ७६
७०७	..	० ७६
७०८	..	० ९६
७०९	..	१ १०

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ५ - चालू

७१०	..	० ८५
७११	..	० ६४
७१३	..	७ ३१
७१५	..	० ५०
७१६	..	० ५०
७१८	..	२ ६४
७२१	..	१ २६
७२२	..	२ ७६
७२४/१	..	२ ०८
७२४/२	..	० ५०
७२४/३	..	० ५०
७२४/४	..	० ४९
७२४/५	..	० ६०
७२६	..	१ ००
७२७	..	१ ३३
७२८/१	..	० ३०
७२८/२	..	० ६७
७२९/१	..	० ६३
७२९/२	..	० ३६
७३०/१	..	१ ६०
७३०/२	..	१ ७४
७३१	..	६ ६१
७३२	..	० ७२
७३३/१	..	० ३२
७३३/२	..	० ३२

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ५ - चालू

७३५	..	० ३५
७३८	..	० ८०
७३९	..	० ८७
७४०	..	१ ७५
७४९	..	२ ००
७५३	..	१ ६०

थेट विमोचक ५

४०६	..	७ ९५
४०७	..	२ २३
४०८	..	४ ४६
४०९	..	० १५
४१०	..	२ ५५
४११	..	२ ६६

थेट विमोचक ६

३९७/१	..	१ ८०
३९७/२	..	१ ८१
३९८	..	४ ६२
३९९	..	४ ११
४००	..	२ ४४
४००/२	..	० ८२
४००/३	..	० ४०

थेट विमोचक ७

४८२	..	३ ४०
४८३	..	१ ८८
४८४	..	१ ०६

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक ७ - चालू

४८५	..	० ८१
४८६	..	२ २०
४८७	..	२ ५९
४८८	..	२ ५७
४८९/१	..	१ ४०
४८९/२	..	४ ८६
४९०	..	२ १६

थेट विमोचक ८

४९१/३	..	० ८०
४९१/४	..	० ८०
४९१/५	..	० ८०
४९१/६	..	१ ०७
४९१/७	..	० २७

४९१/८	..	० २७
४९१/९	..	० ४०
४९२	..	२ ३०
४९३	..	२ ४०
४९४	..	२ १२
४९५	..	४ ७०
४९६/१ ते ५	..	८ ०७

थेट विमोचक ९

४९८	..	७ ९३
४९९	..	२ ८२
५४४/२	..	३ ९८

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक ९ - चालू

५४५	४ ००
५४७	३ ७७
५४८/१	१ ५०

थेट विमोचक १०

५४८/२	२ ४९
५४९	१ ९०
५५०	३ ९५
५५१	६ ८६
५५२	२ १८
५५३	२ १९
५५४	१ ७६
५५५	४ ०६
५५६/१	६ ६१

थेट विमोचक ११

५५७/१	० ६०
५५७/२	१ ६०
५५७/३	१ ६०
५५७/४	१ २३
५५८/१	० ६०
५५८/२	१ २२
५५८/३	१ २३
५५८/४	१ ९९
५५९/१	३ १०
५५९	१ ०३
५६३	० ३०

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक ११ - चालू

५६४	० ३०
५८१/१	१ ६४
५८१/२	१ ६४
५८३	० २८
५८४	० ४६
५८५/१	० ३३
५८५/२	० ३९
५८६	० ६१
५८८	० ६७
५८९	० २४
५९१	० ६५
५९२/१	० ८०
५९२/२	० ७०
५९२/३	० ७१
५९२/४	० ८०
५९२/६	० ८०
५९३/१	० ३७
५९३/२	० ३७
५९३/३	० ३८
५९३/४	० ५६
५९३/५	० ५७
५९४/१	० २०
५९४/२	० २०
५९५	० २८
५९६	० २५

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ३, ४, ५ व
थेट विमोचक ५, ६, ७, ८, ९, १०, ११

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक ११ - चालू

५९९/१	..	० ८०
५९९/२	..	१ ००
५९९/३	..	० ४०
५९९/४	..	० ४०
५९९/५	..	० ७०
एकूण ..		<u>५०६ २०</u>

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र धालवडी, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव : श्री शंकर पाणीवापर संस्था, क्रमांक
२८, मौजे धालवडी, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

बृहत आराखड्यानुसार : २८
क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ८४६.५४ हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे धालवडी

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व

डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ६

२	..	१ ९८
३	..	१ ६९
३/१	..	० ५८

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ६ - चालू

५	..	० ९७
६	..	० ३६
७	..	१ ८४
८	..	० २७
८/१	..	१ ०१
९	..	० ३५
९/१	..	१ २४
१०	..	० ३४
१०/१	..	२ ०९
११	..	० २८
११/१	..	० २२
१२	..	० २०
१५	..	३ ६१
१५/१	..	० ९६
१६	..	० ७६
१६/१	..	० ४३
१७	..	० ३२
१७/१	..	० १८
१८	..	४ ८८
१८/१	..	१ १९
१९	..	२ ८२
१९/१	..	१ ६५
२०	..	० ४१
२१	..	० ४१
२१/१	..	० ९७

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ६ - चालू

२२	..	० ६२
२२/१	..	१ १७
२३	..	० ६२
२३/१	..	० ८६
२४	..	० ९६
२५	..	१ ८४
२५/१	..	० ३९
२६	..	३ ५३
२६/१	..	१ ०३
२७	..	० ७९
२८	..	० २७
२९	..	१ ००
३०	..	१ ४४
३०/१	..	० ४४
३१	..	२ ८९
३१/१	..	० ६७
३२	..	१ ४६
३३	..	० ७६
३४	..	४ ६९
३५	..	२ ६१
३७	..	२ ६१
५०	..	१ ७८
५१	..	१ ८५
५२	..	० ४१
५३	..	० ५४

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ६ - चालू

५४	..	० ५३
५५	..	० ५४
५६	..	० ५४
५७	..	५ ०७
५८	..	२ ११
५९	..	२ १०
६०	..	० ६४
६१	..	१ ६३
६२	..	२ ०२
६३	..	१ ६२
६४	..	२ ३४
६५	..	० ८२
६६	..	२ २०
६७	..	२ २०
६८	..	१ ५२
६९	..	२ ९८
७०	..	० ७३
७१	..	० ७३
७२	..	३ ७५
७४	..	२ ०९
७५	..	० २४
७६	..	२ १५
७७	..	६ २८
७८	..	६ ७९
७९	..	३ २३

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ६ - चालू

८०	६ ४६
८२	२ २९
८३	२ ३०
८४	० ८७
८५	२ १५
४०१	३ ५२
४०२	१ २१
४०३	१ २९
४०४	२ ४८
४०५	१० ४७
४०६	१ ६०
४०७	५ १४
४०८	२ ४१
४०९	० ४४
४१०	० ४२
४१२	३ ९९
४१३	१ ६४
४१४	९ ९३
४१५	१ ५८
४१६	९ ५७
४१७	० ९१
४१८	८ ९५
४१९	१ ८७
४२०	६ ०६
४२१	४ ८१

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ६ - चालू

४२३	११ ०२
४२४	४ ६९
४३६	१ ००
४३७	२ ४२
४३८	० ६०
४३९	१ ४०
४४०	० ४०
४४१	१ ४१
४४२	२ ५३
४४३	२ ३२
४४५	० ४०
४४६	० ४०
४४८	२ ३२
४४९	१ ६०
४५०	६ २३
४५१	८ २४
४५१/१	३ ६५
४५२	२ १४
४५२/१	६ ७९
४५३	० ८१
४५३/१	० ३७
४५४	७ ३४
४५४/१	१ ३४
४५५	० ८७
४५५/१	५ ८०

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ६ - चालू

४५६	..	१७ १०
४५६/१	..	७ १५
४५७	..	१ ५५
४५९	..	१ ५५
४६०	..	१ ५६
७१४	..	२ ००
७१९	..	३ ००
७२०	..	४ ४०
७२१	..	१ २६
७२२	..	२ ७६
७२३	..	१ २६
७४१	..	५ ०३
७४२	..	८ २०
७४३	..	३ ७०
७४४	..	२ ६५
७४५	..	१ ६१
७७०	..	१ १७
७७१	..	१ १७
७७२	..	१ १७
७७३	..	१ १७
७७४	..	१ १७
७७५	..	१ १७
७७६	..	२ ४३
७७७	..	३ २०
७७८	..	७ ९९

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ६ - चालू

७७९	..	६ २०
७८०	..	७ २७
२७/१	..	० ८१
२७/२	..	० ८२
४११/१	..	२ ३३
४११/२	..	२ ३४
४२२/१	..	५ ०५
४२२/२	..	१ ६०
४२२/३	..	२ ०४
४२२/४	..	२ ५३
४४७/१	..	० ९७
४४७/२	..	० ५३
४५८/१	..	१ १५
४५८/२	..	० ४०
उजवी चारी क्रमांक ७		
३८	..	१ २१
३९	..	१ ५९
४०	..	१ ०५
४१	..	१ ४७
४२	..	० २७
४३	..	० ५५
४४	..	५ ६६
४५	..	० ९०
४७	..	० २७
४९	..	० ३५

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ७ - चालू

८१	..	५ २१
८६	..	२ ६०
८७	..	० ७६
८८	..	० ८१
८९	..	२ ०४
९०	..	० ९०
९१	..	० ९१
९२	..	० ९५
९७	..	३ २३
९८	..	४ ०२
९९/१	..	१ ६२
९९/२	..	१ ६३

उजवी चारी क्रमांक ८

४	..	२ १६
५	..	० ३७
६	..	० ७०
९३	..	२ ९९
९४	..	२ ६७
९५	..	३ ४२
९६	..	१० ८८
१०१	..	२ ५३
१०२	..	६ ४४
१०३	..	३ २७
१०४	..	२ ८२
१०६	..	० ८६

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ८ - चालू

१०७	..	० ८५
१०८	..	१ ७०
१०९	..	२ ७२
११०	..	३ ०३
१११	..	३ ०२
११२	..	३ २१
११३	..	३ ००
११४	..	१ ७८
११५	..	१ ६९
११६	..	२ ३३
११७	..	० २३
११८	..	० २१
११९	..	० २६
१२०	..	० १२
१२२	..	० १२
१२३	..	० १२
१२४	..	० १३
१२५	..	० १९
१३१	..	१ १८
१३२	..	१ ००
१३३	..	१ ४२
१३४	..	१ ६१
१३५	..	१ ५४
१३६	..	१ २८
१३९	..	० ५५

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ८ - चालू

१४०	..	० ३९
१४१	..	० ५७
१४२	..	० ९०
१४४	..	० १३
१४५	..	० ३७
१४६	..	० ३७
१४९	..	० २४
१५१	..	१ ४७
१५३	..	० ६९
१५५	..	२ १०
१५६	..	२ ७४
१५७	..	० ८१
१५८	..	० ८५
१५९	..	० ५६
१८१	..	० ६९
१८२	..	१ २४
१८३	..	१ ७९
१८४	..	१ ७९
१८५	..	१ ०७
१८६	..	३ ५५
१८७	..	१ २४
१८८	..	१ ३०
१८९	..	० २९
१९०	..	२ ८७
१९२	..	० ८८

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ८ - चालू

२१२	..	२ ३७
२१३	..	१ ६८
२१४	..	१ ५०
२१५	..	१ ३०
२१६	..	२ ३९
२१७	..	१ ६०
२१८	..	१ ६०
२१९	..	० २८
२२०	..	१ ६०
२२१	..	३ २३
२२२	..	६ ४६
२२३	..	१ ०५
२२४	..	१ ०५
२२५	..	१ ०५
२२६	..	३ ६७
२२७	..	४ ८८
२२८	..	१ ०५
२२९	..	१ ०५
३८१	..	६ ०७
३८२	..	७ ७२
३८३	..	१ ०२
३८४	..	६ ११
३८७	..	१ १३
३८८	..	० ३०
३९०	..	० ३२

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ८ - चालू

३९१	..	० ५०
३९१	..	० ५४
३९२	..	० २५
३९३	..	२ ०४
३९४	..	१ ६१
३९५	..	२ २८
३९६	..	० ६४
३९७	..	१ ०१
३९९	..	१ ८५

उजवी चारी क्रमांक ९

१६०	..	२ ५८
१६१	..	३ ६०
१६७	..	१ ७१
१६८	..	० ३२
१७६	..	२ ३१
१७७	..	० ४१
१७८	..	२ ३१
१७९	..	१ ३५
१८०	..	१ २५
१९३	..	९ २३
१९४	..	१ ६०
१९७	..	१ १५
१९८	..	३ ८५
२०१	..	२ ७१

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ९ - चालू

२०२	..	१ ७७
२०३	..	२ ६७
२०४	..	० ८९
२०५	..	६ ०९
२०६	..	४ ९८
२०७	..	३ २३
२०८	..	१ ३९
२०९	..	० ८२
२१०	..	० ८३
२११	..	१ ४१
२३०	..	२ ६०
२३१	..	३ ६३
२३२	..	२ ००
२३४	..	३ ६३
२३५	..	३ २३
२३६	..	३ २३
२३७	..	३ २३
२३८	..	३ २३
२३९	..	३ २३
३७३	..	२ १२
३७५	..	० ८२
३७६	..	० ५८
३७८	..	० ५७
३७९	..	० ८४

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ९ - चालू

३८०	..	१ ८२
२३३/१	..	१ ९२
२३३/२	..	३ ८६

डावी चारी क्रमांक ३

४२	..	२ ०२
४५	..	६ ४७
४८	..	२ ८६
५३	..	६ ००
५४	..	२ ०२
५५	..	६ २७
५६	..	३ २३
५७	..	३ २३
५८	..	३ २३
५९	..	२ ०२
६०	..	५ १६
१२७	..	१ ९३
१२८	..	१ ७५
१२९	..	१ ८१
१३०	..	१ ८३
१३१	..	१ ८३
१३२	..	१ ८५
१३३	..	१ ८१
१३४	..	१ ९६
१३५	..	१ ८३

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ६, ७, ८, ९ व
डावी चारी क्रमांक ३, ४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ३ - चालू

१३६	..	२ ८६
१३७	..	३ ०३

डावी चारी क्रमांक ४

२८	..	३ २३
२९	..	४ ८९
३०	..	२ ९६
३२	..	२ ०२
३४	..	६ ४७
३८	..	३ २३
३९	..	३ २३
४३	..	४ ०५
४४	..	४ ७४
५२	..	२ ०२
६१	..	४ ९३
६२	..	२ ४०
६३	..	३ ५१
६४	..	२ ०२
६७	..	३ २३
११६	..	१ ५९
११७	..	० २०
११८	..	० ३२
११९	..	० ५५
१२०	..	० ५८
१२१	..	० ४०
१२२	..	० ४०
१२३	..	० ४०
१२४	..	० ४०
१२५	..	२ ७३
१२६	..	१ ५४

एकूण ..

८४६ ५४

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र धालवडी, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १० व

डावी चारी क्रमांक ६, थेट विमोचक क्रमांक १५

पाणीवापर संस्थेचे नाव : छत्रपती शिवाजीराजे पाणीवापर
संस्था, क्रमांक २९, मौजे धालवडी,
तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

गट नंबर/

क्षेत्र

सर्व्हे नंबर

(सी. सी. ए.)

१

२

हे. आर

वृहत आराखड्यानुसार : २९

उजवी चारी १० - चालू

क्रमांक

६८

..

० ४७

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ४८९.०० हेक्टर

१६२

..

२ ४१

अनुसूची

१६३

..

३ ६४

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे धालवडी

१६५

..

२ ०४

उजवी चारी क्रमांक १० व

१६६

..

२ ००

डावी चारी क्रमांक ६, थेट विमोचक क्रमांक १५

१६९

..

५ ३४

गट नंबर/

क्षेत्र

१७०

..

२ ४८

सर्व्हे नंबर

(सी. सी. ए.)

१७१

..

२ २९

१

२

१७२

..

२ ३९

हे. आर

१७३

..

४ ९२

उजवी चारी १०

१७५

..

४ ९२

३२

..

० ४१

१९५

..

१ ५९

३३

..

० ६४

१९६

..

४ ३७

३४

..

१ ०८

१९९

..

१ २६

३५

..

६ ७९

२००

..

३ ९४

३६

..

१ ६२

२४२

..

१ ७८

३७

..

१ ६६

२४३

..

८ ८०

३८

..

१ ८२

२४४

..

६ ३७

३९

..

१ १२

२४५

..

८ ५८

४०

..

२ १२

२४६

..

० ९०

६२

..

१ ३३

२४७

..

९ ८१

६३

..

१ ५५

२४८

..

९ २३

६४

..

३ ०८

२४९

..

५ ३८

६५

..

३ २१

२५०

..

४ ९८

६६

..

१ ५१

२५१

..

४ ००

६७

..

१ ४७

२५२

..

४ ७२

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १० व

डावी चारी क्रमांक ६, थेट विमोचक क्रमांक १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १० - चालू

२५३	..	२ ३२
२५४	..	० ८०
२५५	..	१ २०
२५६	..	३ ०७
२५८	..	२ ०५
२५९	..	१ ०४
२६०	..	१ २४
२६१	..	१ २४
२६२	..	१ २४
२६३	..	१ २४
२६४	..	१ २०
२६५	..	१ २१
२६६	..	१ १९
२६७	..	१ २०
२६८	..	० २७
२७०	..	२ ५८
२७१	..	२ ६३
२७२	..	१ ७३
२७३	..	२ २५
२७४	..	२ ३५
२७५	..	२ ९१
२७६	..	२ ०६
२७७	..	२ ०६
२८०	..	३ ७५
२८१	..	१ ३१

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १० व

डावी चारी क्रमांक ६, थेट विमोचक क्रमांक १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १० - चालू

२८२	..	१ ५५
२८३	..	२ ९६
२८४	..	३ १४
२८५	..	१ ०६
२८६	..	० ४०
२८७	..	० ३५
२८९	..	२ ८२
२९०	..	४ ८२
२९१	..	२ १५
२९२	..	० ६२
२९३	..	१ १८
२९४	..	० ६२
२९५	..	१ ६९
२९७	..	२ ५७
२९८	..	० ८३
२९९	..	० ८३
३००	..	१ ५५
३०१	..	० ४५
३०२	..	० ९९
३०३	..	३ ४०
३०४	..	० ५९
३०६	..	० ५९
३०७	..	० ५९
३०८	..	० ५९
३०९	..	९ ३३

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १० व

डावी चारी क्रमांक ६, थेट विमोचक क्रमांक १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १० - चालू

३१०	..	४ ८५
३११	..	३ ८०
३१२	..	२ ८३
३१३	..	२ ९८
३१४	..	० ३३
३१५	..	२ ५५
३१६	..	५ ९५
३१७	..	२ ६५
३१८	..	२ १६
३१९	..	० ९३
३२०	..	० ९३
३२१	..	० ६८
३२२	..	१ ४३
३२४	..	३ ०५
३२५	..	२ ००
३२६	..	१ ३८
३२७	..	५ ५९
३५७	..	३ ००
३५८	..	१ ०७
३५९	..	२ ८१
३६०	..	३ ८२
३६१	..	१ १९
३६२	..	१ १९
३६३	..	१ १९
३६४	..	१ ०८

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १० व

डावी चारी क्रमांक ६, थेट विमोचक क्रमांक १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १० - चालू

३६५	..	२ ५०
३६६	..	० ३४
३६७	..	० ३४
३६८	..	० ३३
३६९	..	० ३३
३७०	..	१ ४७
३७१	..	० ७९
३८९	..	४ ५५

उजवी चारी १० उपचारी

५०	..	१ ७६
५१	..	३ ०२
५२	..	० २७
५३	..	२ ८३
५४	..	१ ८१
५५	..	३ ०१
५७	..	० २४
५८	..	० ६२
५९	..	० २४
३४१	..	२ ७२
३४२	..	२ ७६
३४३	..	२ ६०
३४४	..	३ ४०
३४५	..	४ ४५
३४६	..	१३ ६०
३४७	..	२ ४३

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १० व
डावी चारी क्रमांक ६, थेट विमोचक क्रमांक १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १० उपचारी - चालू

३४८	..	२ ४५
३४९	..	२ ४३
३५०	..	२ ४३
३५१	..	६ ४४
३५२	..	२ ००
३५३	..	२ ००
३५४	..	३ ००
३५५	..	३ ००
३५६	..	१ ८७
४१	..	२ ५२
४२	..	२ ६२
४३	..	१ २९
४४	..	१ २९
४५	..	२ ६५
४६	..	० ७१
४७	..	० ७७
४८	..	० ३९
४९	..	० ३८
डावी चारी ६		
८०६	..	२ १७
८१८	..	६ ४६
८३१	..	१ ४२
८३२	..	१ ४२
८३३	..	१ २१
८३४	..	१ २०
८३५	..	४ १५
८३६	..	७ ९०

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १० व
डावी चारी क्रमांक ६, थेट विमोचक क्रमांक १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी ६ - चालू

८३७	..	२ ०२
८३८	..	६ ४७
८३९	..	४ ३७
८४०	..	३ २३
८४१	..	३ २३
८४२	..	३ २३
८४३	..	० ६१
८४४	..	३ २३
८४५	..	३ २३
८४६	..	३ २३
८४७	..	३ २३
८८३	..	३ ०३
८८४	..	२ ११
८८५	..	६ ००
८८६	..	६ ८५

थेट विमोचक १५

८४८	..	३ ८७
८४९	..	३ २३
८५०	..	३ २३
८५१	..	३ २३
८५२	..	३ २३
८५३	..	३ २३
८५४	..	३ २३
८५५	..	५ ४४
८८३	..	३ ३१

एकूण ..

४८९ ००

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र पिंपळवाडी, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/
सर्व्हे नंबर

क्षेत्र
(सी. सी. ए.)

पाणीवापर संस्थेचे नाव : छत्रपती संभाजी राजे पाणीवापर
संस्था, क्रमांक ३०,
मौजे पिंपळवाडी, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

१

२

हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

१६ .. १ २९

बृहत आराखड्यानुसार : ३०

१७ .. १ २९

क्रमांक

१८ .. ८ ३५

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ८३३.५० हेक्टर

१९ .. ९ ८७

अनुसूची

२० .. २ ६३

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे पिंपळवाडी

२१ .. २ ९९

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

२२ .. ३ २३

गट नंबर/

क्षेत्र

सर्व्हे नंबर

(सी. सी. ए.)

२३ .. ६ ५२

१

२

२४ .. ० ८७

हे. आर

२४/१ .. २ ०२

डावी चारी क्रमांक ५

२४/२ .. १ ६२

१ .. ७ ५१

२४/३ .. ६ ४७

२ .. १ ३९

२५ .. ७ ०५

३ .. १ १३

२६ .. १ ८५

४ .. १ ११

२७ .. ३ २३

५ .. १ १२

२८ .. ३ २३

६ .. १ ०८

२९ .. ४ ८९

७ .. ३ २२

३० .. २ ९७

८ .. ३ २२

३१ .. ३ २३

९ .. ३ ४०

७० .. २ ७३

१० .. ८ ५५

७२ .. ३ २३

११ .. ५ २६

७६ .. ३ २३

१२ .. ५ ०४

७७ .. २ ०२

१३ .. ५ ०६

७८ .. २ ०२

१४ .. १ २९

१५ .. १ २८

७९ .. २ ०२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

८०	३ २३
८१	३ २४
८२	३ २३
८३	८ ७१
८४	१ ४८
८५	० ६०
८६	० ६०
८७	० ९३
८८	० २४
८९	० ७६
९०	१ ४६
९१	० ५३
९२	१ ६६
९३	३ ७७
९४	० ०५
९५	४ १२
९६	१ ९६
९७	० ०३
९८	० ५८
९९	० ५६
१००	० ५७
१०१	० ५६
१०२	० ८४
१०३	० २८
१०४	० १९

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

१०५	० २१
१०६	० २७
१०७	० ६१
१०८	० ४२
१०९	० ५७
११०	० ८५
१११	० ९९
११२	१ १८
११३	२ ६०
११४	० ६१
११५	१ ७३
२३६	१ ००
२३९/१	१ ९०
२३९/२	१ ९१
२४०	० ६३
२४१/१	१ १३
२४१/२	० ४६
२४२	१ ००
३०२	८ २०
३०३	० ८७
३०४	० ८६
३०५	२ १२
३०६	० ४७
३०७	० ४७
३०८	१ १६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

३०९	..	१ १६
३१०	..	१ १६
३११	..	१ १६
३१२	..	० २४
३१३	..	० २८
३१४	..	० ७६
३१५	..	१ २४
३१६	..	० ७३
३१७	..	१ ७०
३१८	..	० ६३
३१९	..	० ६४
३२०	..	० ६९
३२१	..	० ६७
३२२	..	१ ९०
३२३	..	० ८२
३२४	..	० ८३
३२५	..	१ ६४
३२६	..	१ ६४
३२७	..	५ ४४
३२८	..	० ९३
३२९	..	१ ६०
३३०	..	३ २७
३३१	..	१ १७
३३२	..	१ २३
३३३	..	१ २१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

३३४	..	१ ३०
३३५	..	३ ४७
३३६	..	१ १७
३३७	..	१ ०६
३३८	..	१ १२
३३९	..	२ ६२
३४०	..	२ २८
३४७	..	१ ५३
३४८	..	१ ५९
३४९	..	१ ८९
३६०	..	२ ३१
३६१	..	२ ३२
३६२	..	१ ४९
३६३	..	१ ४८
३६४	..	० ६१
३६५	..	० ५१
३६६	..	१ ६०
३६७	..	१ ४९
३६८	..	१ ७०
३६९	..	१ २६
३७०	..	० ९१
३७१	..	० ७९
३७२	..	० ५९
३७३	..	० ३६
३७४	..	० ३४

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

३७५	..	० ४२
३७६	..	० ३१
३७७	..	० ५०
३७८	..	० ६३
३७९	..	० ५९
३८०	..	० ५४
३८१	..	० ५८
३८४	..	० ५२
३८२	..	० ९६
३८३	..	१ १३
३८५	..	० ९६
३८६	..	१ १३
३८७	..	१ ०१
३८८	..	० ५४
३८९	..	० १२
३९०	..	४ ०४
३९१	..	८ ०५
३९२	..	६ ५५
३९३	..	१ ००
३९४	..	१ ००
४०१	..	१ ०१
४०२	..	० ५४
४०३	..	० १३
४०४	..	२ ०४
४०५	..	० ८१
६६८	..	२ २१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

६७९	..	२ २०
६८०	..	३ ०३
६८१	..	२ ४२
६८२	..	२ २१
६८३	..	२ ९८
६८४	..	२ ९६
६८५	..	२ ०९
६८६	..	२ ७०
६८७	..	२ ३०
६८८	..	२ २९
६८९	..	५ ००
६९०	..	२ १४
६९१	..	२ १५
६९२	..	४ ५०
६९३	..	५ २३
६९४	..	४ ९६
६९५	..	१ ६०
६९६	..	० ६०
६९७	..	० ८६
६९८	..	१ १२
६९९	..	१ ०१
७००	..	१ ९०
७०१	..	२ ०९
७०२	..	० ६९
७०३	..	२ ४१
७०४	..	२ २०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

७०५	..	२ ४२
७०६	..	२ ७३
७०७	..	३ ६५
७०८	..	४ ६७
७०९	..	० ८६
७१०	..	० ८६
७११	..	१ ३३
७१२	..	३ ४१
७१३	..	६ ३५
७१४	..	४ ४५
७१५	..	६ ५१
७१६	..	६ ७९
७१७	..	० ६७
७१८	..	० ८०
७१९	..	० ३३
७२०	..	० २५
७२१	..	० ४१
७२२	..	० ३२
७२३	..	० ३२
७२४	..	० ६३
७२५	..	० २६
७२६	..	० ७५
७२७	..	० ३४
७२८	..	० ३०
७२९	..	३ १४
७३०	..	३ ५०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

७३१	..	२ ६८
७३२	..	६ ३३
७३४	..	७ २४
७३५	..	३ ५९
७३६	..	३ ५८
७३७	..	४ ९६
७३८	..	८ ६३
७३९	..	३ ५७
७४०	..	४ ३७
७४१	..	८ ६०
७४२	..	५ ७८
७४३	..	२ २६
७४४	..	८ ५६
७४५	..	६ ९३
७४६	..	६ २७
७४७	..	५ ६३
७४८	..	१ २२
७४९	..	१ २८
७५०	..	२ ७८
७५१	..	१ ९६
७५२	..	१ ९४
७५३	..	० ७७
७५४	..	० ७१
७५५	..	१ ५६
७५६	..	१ १९
७५७	..	२ ३८

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

७५८	..	१ ०७
७५९	..	० ३८
७६०	..	१ ००
७६१	..	० ७७
७६२	..	० ५९
७६३	..	० ७०
७६४	..	० ६२
७६५	..	० ६३
७६६	..	० ६२
७६७	..	१ ०४
७६८	..	० २०
७६९	..	१ १३
७७०	..	१ २१
७७१	..	१ २२
७७२	..	१ २१
७७३	..	० ४१
७७४	..	१ ८५
७७५	..	३ ९२
८०१	..	१ ००
८०५	..	५ ४४
८०६	..	९ ००
८१८	..	६ ४६
८२१	..	५ ९५
८२२	..	१ ७८
८२३	..	५ ४६
८२४	..	३ ६६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

८२५	..	१० १९
८२६	..	६ ६७
८२७	..	२ ७२
८२८	..	२ १०
८२९	..	१ ७१
८३०	..	१ ९०
८३१	..	१ ४२
८३२	..	१ ४२
८३३	..	१ २१
८३४	..	१ २१
८३५	..	४ ५५
८३६	..	७ ९०
८३७	..	२ ०२
८५५	..	६ ०७
८५६	..	३ २३
८६३	..	३ २३
८६४	..	३ २३
८६५	..	२ ०२
८६६	..	२ ०२
८६७	..	२ ०२
८६८	..	२ ०२
८६९	..	५ ६०
८७०	..	१ ५०
८७१	..	० ५२
८७२	..	१ ००
८७३	..	१ ००

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

८७४	..	० ४८
८७५	..	२ ०५
८७६	..	४ ७५
८७७	..	१ २१
८७८	..	१ २१
८७९	..	१ २१
८८०	..	१ २१
८८१	..	२ ९६
८८२	..	० ९५
८८३	..	३ ३१
८८४	..	३ ५३
८८५	..	६ ००
८८६	..	६ ८५
८८७	..	३ २३
८८८/१	..	१ ३४
८८८/२	..	१ ३५
८८८/३	..	१ ३५
८८९	..	२ ७८
८९०	..	३ ४२
८९१	..	२ ८२
८९२	..	२ १७
८९३	..	६ २५
८९४	..	२ ६२
८९५	..	० २०
८९६	..	० २२
८९७	..	० २०

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ५, उपचारी क्रमांक १, २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ५ - चालू

८९८	..	० ६५
८९९	..	१ २०
९००	..	० ५१
९०१	..	० ५१
९०२	..	१ २२
९०३	..	१ ०४
९०४	..	५ ४६
९०५	..	५ ४४
९०६	..	११ ७१
९०७	..	९ ०४
९०८	..	२ ५८
९०९	..	८ ४३
९१०	..	२ ०२
९११	..	२ ०३
९१२	..	२ ०३
९१३	..	२ ०४
९१४	..	७ ०६
९१५	..	८ ९२
९१६	..	७ ९३
९१७	..	६ १५
९१८	..	३ ३०
९१९	..	० ५१
९२०	..	२ ०३
९२१	..	१ ००

एकूण ..

८३३ ५०

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र तळवडी, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/
सर्व्हे नंबर

क्षेत्र
(सी. सी. ए.)

पाणीवापर संस्थेचे नाव : श्री भैरवनाथ पाणीवापर संस्था,
क्रमांक ३१, मौजे तळवडी, तालुका
कर्जत, जिल्हा अहमदनगर.

१

२

हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - बेलवंडी - चालू

बृहत आराखड्यानुसार : ३१

१७

..

८ ४३

क्रमांक

७९

..

८ ४७

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ९७६.०० हेक्टर

८०

..

७ ४६

अनुसूची

८१

..

११ ५५

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे तळवडी

८२

..

२ ०५

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

८३

..

१० १३

गट नंबर/

क्षेत्र

८४

..

८ ७२

सर्व्हे नंबर

(सी. सी. ए.)

८५

..

१० ६८

१

२

हे. आर

८६

..

४ ८३

उजवी चारी क्रमांक ११ - बेलवंडी

८७

..

१० ४२

१

..

४ ००

८८

..

८ २७

२

..

६ १०

८९

..

५ ००

३

..

४ ९१

९०

..

६ १०

४

..

० ७५

९१

..

२ ५५

५

..

१ ०४

९२

..

३ २३

६

..

१ ८८

९३

..

१ ५५

७

..

१ ४६

९४

..

१ ४९

७/१

..

१ ४३

९५

..

१० ५२

८

..

१ ३७

९६

..

३ ५९

९

..

२ १४

९७

..

३ ७२

१०

..

२ ८३

९८

..

२ २३

११

..

३ ९३

९९

..

४ ४५

१२

..

२ २४

१००

..

१ ९५

१३

..

५ ९२

१०१

..

० ६०

१४

..

५ ११

१०२

..

१ ३८

१५

..

७ ५०

१०३

..

२ २८

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - बेलवंडी - चालू

१०४	..	१२ ३५
१०५	..	० ४७
१०६	..	२ ४४
१०७	..	० ४३
१०८	..	० ४४
१०९	..	० ५३
११०	..	० ८१
१११	..	० ८२
११२	..	० ६७
११३	..	० ६८
११४	..	० ५३
११५	..	५ ९१
११६	..	५ ८३
११७	..	० ३१
११९	..	० ३०
१२०	..	१ ४१
१२१	..	२ ३५
१२२	..	१ ६८
१२४	..	१ ६३
१२५	..	१ १०

उजवी चारी क्रमांक ११ - तळवडी

१८०	..	१ ४८
१८१	..	० ८५
१८२	..	० ३६
१८३	..	० ५०
१८६	..	० २५

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - तळवडी - चालू

१८९	..	२ ४६
१९०	..	१ ६२
१९१	..	१ ६१
१९२	..	२ ८१
१९३	..	१ २७
१९४	..	३ २९
१९५	..	४ ०६
१९७	..	२ ९५
१९८	..	३ ४८
१९९	..	१ ६१
२००	..	१ ६०
२०१	..	१ ९१
२०२	..	१ ६१
२०३	..	१ १७
२०६	..	१ १८
२०७	..	१ १९
२०८	..	३ ७८
२०९	..	४ ४०
२१०	..	३५० ५०
२११	..	२ ३६
२१३	..	६ ६५
२१५	..	३ ४८
२१६	..	४ २८
२१७	..	३ ४९
२१८	..	१ ४७
२२०	..	३ ४२

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - तळवडी - चालू

२२१	..	० ६७
२२२	..	३ ५२
२२३	..	१ ६२
२२४	..	३ ००
२२५	..	१३ ६३
२२६	..	० ५७
२०४	..	१ १८
२२७	..	० ५८
२२८	..	० ५९
२२९	..	० ७३
२३०	..	१ ५४
२३१	..	४ ०५
२३२	..	३ ८५
२३३	..	३ ४६
२३४	..	१ ९५
२३५	..	१ ९५
२३६	..	२ २७
२३७	..	० ९६
२३८	..	१ ९१
२३९	..	२ २७
२४०	..	२ २७
२४१	..	० ६०
२४२	..	० ६१
२४३	..	२ ७४
२४५	..	१ ९४
२४६	..	१ ०८
२४७	..	० ४०
२४९	..	१ ४८
२५०	..	११ ९४

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - तळवडी - चालू

२५१	..	० ६५
२५२	..	० ६४
२५३	..	० ३८
२५४	..	० ४१
२५५	..	० ४१
२५७	..	१ ६६
२५८	..	१ ५४
२५९	..	२ १९
२६१	..	१ ९०
२६२	..	१ ९१
२६३	..	१ ६७
२६४	..	१ ६७
२६५	..	१ ७१
२६६	..	१ ३९
२६७	..	० ८९
२६८	..	० ६५
२६९	..	३ ३०
२७१	..	० ७२
२७२	..	० ९६
२७३	..	१ ००
२७४	..	० ७०
२७५	..	० ४७
२७६	..	० ४८
२७७	..	० ९५
२७८	..	० ८८
२७९	..	१ २५
२८०	..	२ ५८
२८१	..	२ ०२
२८२	..	३ ८५

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - तळवडी - चालू

२८३	..	० ७५
२८४	..	१ ००
२८५	..	१ ९०
२८६	..	१ १३
२८७	..	२ ६५
२८८	..	३ ९७
२८९	..	७ ८७
२९०	..	३ ७०
२९१	..	३ ७१
२९२	..	४ ६७
२९३	..	५ १८
२९५	..	४ ४२
२९६	..	४ ४२
२९७	..	३ ३६
२९८	..	४ ६९
२९९	..	१ ७२
३०१	..	० ६६
३०२	..	० ८०
३०३	..	० ४५
३०४	..	० ६७
३०५	..	० ७३
३०६	..	३ ९५
३०७	..	१ ३३
३०८	..	१ ३४
३१७	..	१ ७१
३१८	..	१ ५२
३१९	..	० २९
३२४	..	० ३३
३२५	..	० ३३

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - तळवडी - चालू

३२६	..	० ६१
३२८	..	२ २५
३२९	..	० ७१
३३०	..	० ५२
३३२	..	३ ११
३३३/१	..	० ७५
३३३/२	..	० ७४
३३६	..	० ४६
३३७	..	० ४७
३३८	..	० ४७
३४०	..	१ ३५
३४१	..	१ ५५
३४३	..	० ३४
३४६	..	१ ४१
३४७	..	० ४०
३४८	..	० ५९

उजवी चारी क्रमांक ११ - धालवडी

२५७	..	२ २६
२५९	..	३ ३०
२७८	..	५ ९९
२७८/१	..	३ ३५
२७९	..	७ १९
३२८	..	२ २९
३२९	..	२ ६०
३३०	..	२ ६४
३३१	..	२ ८२
३३२	..	१ १६
३३३	..	० ५३
३३४	..	० ५२

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - धालवडी - चालू

३३५	..	० ५३
३३६	..	२ ८६
३३७	..	० ७५
३३८	..	० ३९
३३९	..	० ३९
३४०	..	१ २०

उजवी चारी क्रमांक ११ - राक्षसवाडी बुद्रुक

५६	..	१ ९४
६०	..	२ ०५
७०	..	१ ६३
७२	..	१ ५८
७३	..	० ८२
७४	..	० ८२
७५	..	० ८०
७६	..	३ ९६
७७	..	४ ०५
७८	..	१ १७
७९	..	० ३४
८०	..	० २५
८१	..	३ ५५
८२	..	१ १०
८३	..	१ ५३
८४	..	० ७६
८५	..	३ ००
८६	..	१ ७०
८७	..	१० ७०
८८	..	२ ४०
८९	..	० २०
९०	..	० ४३

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक ११, उपचारी १

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ११ - राक्षसवाडी बुद्रुक - चालू

९१	..	६ २२
९२	..	१ १७
९४	..	१ ३०
९५	..	१ २८
९६	..	० ४४
९७	..	० ०९
१००	..	० ७५
१०१	..	१ ०३
१०२	..	० ८३

उजवी चारी क्रमांक ११ - तळवडी

१०३	..	० ४५
१०४	..	० ९९
१०५	..	० ३४
१०६	..	१ २८
१०७	..	० ५८
१०८	..	१ ५८
१०९	..	४ ५४
४५७	..	० ४४
४५८	..	३ ०८
४५९	..	० १७
४६०	..	० ३५
४६१	..	५ ३१
४६२	..	१ ६३
४६३	..	० ५५
४६४	..	१ ०४
४६५	..	० ६२
४६६	..	१ १८

एकूण ..

९७६ ००

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र बारडगाव दगडी,
तळवडी, पिंपळवाडी, तालुका
कर्जत, जिल्हा अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव : श्री खंडोबा पाणीवापर संस्था,
क्रमांक ३२, बारडगाव दगडी,
तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

बृहत आराखड्यानुसार : ३२

क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ७२४.०० हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत,
मौजे बारडगाव दगडी, तळवडी, पिंपळवाडी

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १२ क्रमांक - तळवडी

२	३ ००
३	१ ७०
४	१ ८४
५	२ ६१
६	३ ७५
७	० ७३
८	० २५
९	१ ६७
१०	० ३१
११	० २५
१२	० २१
१३	० ३८
१४	० ३१
१५	० ५६
१६	० ५६

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १२ क्रमांक - तळवडी - चालू

१७	० २२
१९	० २२
२०	० १२
२१	० ११
२२	० ३६
२३	० ७०
२४	० ७४
२५	५ ००
२६	१ ८२
२७	१ ८२
२८	१ ८३
२९	२ ०२
३५	२ ०२
३६	२ ०३
३७	१ ५३
३८	२ ६५
३९	२ ५२
४०	४ ८४
४६	२ ९७
५५	४ १०
६१	६ ६३
८५	० ५८
८८	२ ५०
९३	१ ७८
९४	१ ७९
९५	० ७९

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १२ क्रमांक - तळवडी - चालू

९६	..	१ ३३
९७	..	१ ३१
९८	..	१ ३३
१४३	..	१ ५५
१४४	..	२ ४६
१४५	..	२ ४८
१४६	..	१ २५
१४७	..	० ५७
१४८	..	१ ५२
१५२	..	० २६
१५६	..	० ६५
१५७	..	१ ३९
१५८	..	० ३८
१५९	..	० २१
१६०	..	१ ६६
१६१	..	० ४१
१६२	..	० ३०
१६३	..	१ ००
१६४	..	० ८०
१६५	..	० ०८
१६६	..	० ०९
१६७	..	० ११
१६८	..	० ८५
१६९	..	४ ०७
१७०	..	१ ८१
१७१	..	० ९८

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १२ क्रमांक - तळवडी - चालू

१७२	..	० ७७
१७३	..	० ६२
१७४	..	० ६०
१७५	..	० ७५
१७६	..	० ६२
१७७	..	२ ३१
३०९	..	२ ०७
३११	..	१ ७९
३१२	..	० ६१
३१३	..	१ २३
३१४	..	२ १८
३१५	..	० ७७
३१६	..	३ ०१

उजवी चारी १३ क्रमांक - तळवडी

३१	..	२ ४२
३२	..	२ २१
३३	..	१ ६२
३४	..	२ ८९
६३	..	६ ६४
६४	..	८ २५
६५	..	१ ७४
६६	..	१ ६५
६८	..	१ ६५
६९	..	१ ७४
७०	..	१ १७
७१	..	१ ५७

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १३ क्रमांक - तळवडी - चालू

७२	..	३ ७३
७३	..	१ ८१
७४	..	५ ३५
७५	..	१ ३७
७६	..	१ १२
७७	..	० ६७
७८	..	० ६७
७९	..	१ ९४
८०	..	१ ९७
८१	..	० ८
८२	..	१ ९७
८३	..	२ ०५
८७	..	२ ७१
८९	..	१ ७५
९०	..	३ ५३
९१	..	७ ४४
९२	..	५ ३२
९९	..	२ ७८
१००	..	२ ८४
१०१	..	२ ७३
१०२	..	१ ०४
१०३	..	१ ०६
१०४	..	१ १०
१०५	..	२ ६७
१०६	..	५ ५१
१०७	..	१२ ९१

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी १३ क्रमांक - तळवडी - चालू

१०८	..	२ ०८
१०९	..	१ ८४
११०	..	१ ९९
१११	..	१ ६०
११३	..	१ २०
११४	..	१ १८
११५	..	१ १७
११६	..	३ ०५
११७	..	१० ३९
११८	..	२ ६३
११९	..	२ १९
१२०	..	२ १८
१२१	..	० ८१
१२२	..	० ४०
१२३	..	० ४०
१२४	..	० ८१
१२५	..	१ २१
१२७	..	७ ४९
१२८	..	३ २५
१२९	..	३ २०
१३०	..	२ ५८
१३१	..	१ ५४
१३२	..	० ५८
१३३	..	४ २३
१३४	..	१ १२
१३५	..	१ १९

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १२ - तळवडी - चालू

१३६	..	१ ४३
१३७	..	० ७४
१३८	..	० ७८
१३९	..	० ५६
१४०	..	० ५७
१४१	..	१ ८६
६१/१	..	२ ४७

उजवी चारी क्रमांक १३ - बारडगाव बुद्रुक

१	..	१ ७३
२	..	० ९१
३	..	१ ८४
४	..	१ ०८
५	..	१ ३४
६	..	० १८
७	..	० २६
८	..	१ ००
९	..	० ८२
१०	..	० २२
११	..	० १५
१२	..	० १५
१३	..	१ ५६
१४	..	१ ३१
१५	..	० ७७
१६	..	० ४८
१७	..	० ५३
१८	..	१ ७४

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १३ - बारडगाव बुद्रुक - चालू

१९	..	१ ४०
२०	..	१ ४०
२१	..	२ २६
२२	..	२ २६
२३	..	४ ९७
२४	..	४ ३५
२५	..	८ २०
२६	..	१ ६२
२७	..	२ ४३
२८	..	० ८६
२९	..	० २७
३०	..	० ९८

उजवी चारी क्रमांक १३ - तळवडी

३१	..	३ ५०
३२	..	५ १८
३३	..	५ ०८
३४	..	६ ८७
३५	..	२ २०
३६	..	६ ३०
३७	..	३ ६५
३८	..	२ २६
३९	..	२ ७८
४०	..	१ ४०
४२	..	२ २२
४३	..	२ २६
६१/१	..	३ २६

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १३ - तळवडी - चालू

६१/१-अ	..	१ ४२
२०६	..	१२ १०
२०७	..	१० ११
२०८	..	२ ६३
२०९	..	२ ८८
२१०	..	२ ४८
२११	..	५ ९५
२१२	..	९ ३६
२१३	..	२ ३८

उजवी चारी क्रमांक १३ - बारडगाव सुद्रीक

५०१	..	१ ९४
५१५	..	५ ४७
५१६	..	५ ५१
५१७	..	१५ २५
५१८	..	१० ५२
५२०	..	१५ १६
५२१	..	० ९५
५२२	..	११ ०९
५२३	..	५ ७२
५२४	..	९ १०
५६९	..	८ १५
५७०	..	७ ९३
५७१	..	१२ ९४
५७२	..	२ ३९
५७३	..	४ ६२
५७४	..	१८ १९

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १३ - बारडगाव सुद्रीक - चालू

५७५	..	८ २३
५७६	..	५ ६१
५७७	..	३ ९५
५७८	..	२ ६१
५८९	..	४ २२

उजवी चारी क्रमांक ७ - पिंपळवाडी

८०३	..	९ ५३
८०४	..	१ ७१
८०५	..	५ ४४
८०७	..	२ ७९

८०८	..	१ ३८
८०९	..	१२ ६५
८१०	..	१ ६२
८११	..	३ २३
८१२	..	३ २३
८१३	..	१ ६२
८१४	..	६ ४७
८१५	..	३ २३
८१६	..	३ २३

डावी चारी क्रमांक ७ - तळवडी

४१	..	२ ५८
४२	..	२ ६५
४३	..	० ९६
४४	..	२ ०२
४५	..	१ ९८
४७	..	१ ९९

अनुसूची - चालू

उजवी चारी क्रमांक १२, १३, डावी चारी क्रमांक ७

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक ७ - तळवडी - चालू

४८	..	२ ००
४९	..	२ ००
५०	..	३ ८३
५१	..	३ ६१
५२	..	८ ९२
५३	..	२ ०३
५४	..	१ ८२
५६	..	१ ४८

डावे विमोचक १६

५७	..	० ७३
५८	..	१ २५
५९	..	० ४१
६०	..	२ ५८
६२	..	१० ९१

डावे विमोचक १६ - बारडगाव दगडी

६२	..	४ ९१
६३	..	४ ५८
२१९	..	६ ६३

एकूण .. ७२४ ००

बृहत आराखड्यानुसार : ३३

क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ७७१.०० हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे बारडगाव दगडी

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ८

६४	..	० ५१
६५	..	२ २९
६६	..	० ९१
६७	..	२ ७६
६८	..	२ ६७
६९	..	० ४६
७०	..	२ ५५
७१	..	१ २०
७२	..	२ ५४
७३	..	१ २०
८१	..	३ ७५
८२	..	४ ४८
८३	..	५ ४९
८६	..	० ४०
८८	..	१ ५२
८९	..	१ ०२
९०	..	० ४५
९१	..	१ १६
९३	..	३ ७०
९४	..	३ ६१
३४६	..	३ ०७
३४७	..	२ ५७

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी शाखा कालवा, कि. मी. १ ते २८, कार्यक्षेत्र बारडगाव दगडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव : श्रीराम पाणीवापर संस्था, क्रमांक ३३, बारडगाव दगडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ८ - चालू

३४९	..	१ ४४
३५०	..	० ८२
३५१	..	० ८१
३५२	..	० ९५
३५३	..	० ३०
३५४	..	१ ५७
७९०	..	४ ८५
७९१	..	२ ००
७९२	..	० ७३
७९३	..	० ८७
७९४	..	१ ००
७९५	..	१ ८६
७९६	..	१ ५२
७९७	..	० ९९
७९८	..	० ७४
७९९	..	० ३५
८०१	..	० ३१
८०२	..	१ ८५
८०३	..	० ७३

डावी चारी क्रमांक ९

८४	..	१ ८९
८५	..	२ ४०
९२	..	२ ६३
९५	..	३ ६१
९६	..	१ १७
९७	..	९ २३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ९ - चालू

९८	..	६ ३६
११३	..	६ ४०
११४	..	६ २३
११५	..	१ ३३
११६	..	१ ३३
११७	..	१ ३३
११८	..	१ ३४
११९	..	३ ६८
१२०	..	३ ३४
१२१	..	४ ९२
१२२	..	१० २०
१२३	..	३ ४२
१२४	..	८ २३
१२५	..	२ ३७
१२९	..	३ ८९
१९७	..	६ ११
१९८	..	४ ८३
१९९	..	१ ७६
२००	..	१ ८२
२०१	..	१ ३३
२०२	..	१ ७२
२०३	..	४ ०५
३४८	..	२ ६७
३५६	..	९ ००
३५७	..	१ ५२
३५८	..	१ ५९

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ९ - चालू

४०१	..	१ ७५
४०२	..	१० ३२
४०३	..	१ २८
४०४	..	१ ५९
४०५	..	१ ४६
४०६	..	४ ००
४०८	..	३ ८०
४०९	..	० ९८
४१०	..	० ९८
४११	..	५ ७५
४१२	..	१ ९०
४१३	..	१ ९०
४१४	..	१ ९८
४१५	..	३ ०७
४१६	..	१ ५४
४१७	..	१ ५४
४१८	..	५ २५
४१९	..	५ २२
४२०	..	३ ३९
४२१	..	० ५९
४२२	..	० ५९
४२३	..	० ७१
४२४	..	१ २५
४२५	..	१ २०
४२६	..	० ५१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ९ - चालू

४२७	..	० ६५
४२८	..	० ६२
४२९	..	० ५१
४३०	..	१ १३
४३१	..	१ १६
४३२	..	० ६२
४३३	..	० ६०
४३४	..	० ६५
४३५	..	१ ००
४३६	..	० २०
४३७	..	० २१
४३८	..	१ ०५
४३९	..	० ७१
४४०	..	० २८
४४१	..	० ५६
४४२	..	० २४
४४३	..	० ३१
४४४	..	० १४
४४५	..	१ ५०
४४६	..	१ ६२
४४७	..	० ५६
४४८	..	० ५६
४४९	..	१ ०७
४५०	..	० ४८
४५१	..	० २८

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ९ - चालू

४५२	० ३६
४५३	१ ३३
४५४	० ३५

डावी चारी क्रमांक १०

१५७	१ ४५
१५८	१ ६७
१५९	१ ४३
१६०	२ ४०
१६१	२ २५
१६२	५ ५६
१६३	५ ७३
१६४	१० ९४
१६५	९ ९५
१६६	७ ००
१६९/२	१ ८७
१७०	० २२
१७१	५ ९५
१७२	१ ९९
१७३	१ ७७
१७४	१ ७८
१७५	३ ७८
१७६	१ १७
१७७	१ ५२
१७८	६ ४३
१७९	६ ११
१८०	२ २९

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक १० - चालू

१८१	८ ३१
१८२	८ २९
१८४	४ १२
१८५	५ ७५
१८६	६ ६४
१८८	९ ९६
१८९	४ ८१
१९०	२ ०५
१९१	१ ८४
१९२	२ ३५
१९३	२ ०५
१९४	१ ११
१९५	१ २६
१९६	२ २७
२०४	९ ९१
२२०	० ६४
२२१	० ५३
२२२	० ३२
२२३	० ७०
२२५	४ १९
२२७	२ ६४
२२८	२ ०२
२२९	२ ९८
उजवी चारी क्रमांक १४	
५९	४ ५८
७४	६ ३३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १४ - चालू

७५	६ ५०
७६	६ ५६
७७/१	६ ७९
७८	५ ०२
७९	४ २४
१०१	० ४४
१०२	१ ४७
१०३	० ३९
१०५	० ५६
१०६	० ७४
१०७	२ ०८
१०८	८ ८०
१७५	० ५०
१७८	० ५४
१७९	० १६
१८१	० १६
१८२	० २१
१८४	० ४०
१८५	० १५
१८६	० ११
१८७	० १६
१८९	० १६
१९०	० ३४
१९३	० २०
१९६	० १४
१९७	० २६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १४ - चालू

१९९	० २०
२००	० १९
२०१	० ९३
२०४	१ ४५
२०५	० २९
२०६	८ ८५
२०७	६ ८१
२१३	१ ३३
२१४	१ ९६

उजवी चारी क्रमांक १५

१३६/१	३ २३
१३७	३ २०
१३८	५ १७
१३९	२ २९
१४०	३ १३
१४१	२ ४९
१४२	२ १५
१४३	४ ०३
१४४	२ ३१
१४५	१ ९५
१४६	४ ०६
१४७	३ ७५
१४८	३ ००
१४९	३ १०
१५१	६ २६
१५२	२ ०८

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १५ - चालू

१५३	..	३ १९
१५४	..	४ १५
१५५	..	१ ८७
१५६	..	६ १३
१५७	..	६ ८१
१५८	..	५ ५७
१५९	..	१० ९५
१६०	..	३ २५
१६१	..	३ ७६
१६२	..	७ १३
१६३	..	२ ६४
१६४	..	३ ९१
१६५	..	० २६
१६६	..	० ८४
१६७	..	० ६३
१६८	..	१ ६७
१६९	..	० ४१
१७०	..	१ ०३
१७२	..	० ४५
१७४	..	० ३१
१७६	..	२ ८४

थेट विमोचक ८

८०	..	३ ३९
९९	..	५ २४
१००	..	० ९६
१०९	..	५ १२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक ८ - चालू

११०	..	२ ४३
१११	..	३ ७४
११२	..	६ १६
१२७	..	१ ८२
१२८/१ ते ४	..	३ १४

थेट विमोचक ९

१२६	..	४ ७२
१२८/५ ते ८	..	३ ५६
१३०	..	२ ३८
१३१	..	५ १०
१३२	..	४ ९९
१३४	..	६ १९
१३५	..	५ ०६

थेट विमोचक १६-अ

१३६/२	..	५ २०
१५०	..	६ २०
२०५	..	० ३८
२०६	..	० २७
२०९	..	० २९
२११	..	१ ३०
२१२	..	० ५७
२१३	..	० ३१
२१४	..	० २९
२१५	..	० १५
२१६	..	० १२
२१७	..	० ६७

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ८, ९, १०, उजवी चारी क्रमांक १४, १५

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक १६-अ - चालू

२१८	..	० २४
२१९	..	० २७
२३०	..	११ ००
२३१	..	१ ३७
२३२	..	० ३०
२३४	..	० ६८
२३६	..	० ६२
२३७	..	० ६१
२३८	..	० ५८
२३९	..	० ५८

थेट विमोचक ७

४८	..	४ ७२
४९	..	४ २८
५०	..	२ ८३
५१	..	० ७५
५२	..	० ६४
५३	..	० ५२
५४	..	० ६१
५५	..	१ ०२
५६	..	१ ३७
५७	..	१ ९०
५८	..	० ४७
६०	..	९ ११
६१/२ ते ३	..	३ ७८

एकूण ..

७७१ ००

सिंचन प्रकल्पाचे नाव

: कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र येसवडी, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव

: धुमकाई पाणीवापर संस्था, क्रमांक
३४, मौजे येसवडी, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर.

बृहत आराखड्यानुसार

: ३४

क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ५९२.९८ हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे येसवडी

डावी चारी क्रमांक ११, १२, उजवी चारी क्रमांक १६

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ११

४५/१	..	२२ ६८
४६	..	१९ ९२
४८	..	१७ ६१
६१	..	० ०७
६२	..	१ ९८
६६	..	१ २१
६७	..	६ २३
६८	..	१५ ५२
७०	..	१ ०२
७१	..	१ ६८
७२	..	३ ११
७३	..	७ ६०
७४	..	३ ६१
७५	..	० ६२
७६	..	० ६०
७७	..	० ५३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ११, १२, उजवी चारी क्रमांक १६

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ११ - चालू

७८	..	४ ००
७९	..	० ६६
८०	..	३ ३९
८१	..	२ ९३
८२	..	० ३३
८३	..	० ३९
८४	..	० ३१
८५	..	८ ६४
८६	..	५ ५९
८७	..	६ १४
८८	..	२ ८५
८९	..	२ ४६
९०	..	२ ०९
९१	..	२ ३७
९२	..	१९ ९३
९४/१	..	५ ९८
९७/१	..	० ६२
९८/१	..	० ५०
९९	..	४ ६४
११०	..	४ ४१
१११	..	१ १४
११२	..	७ ५०
११३	..	१ ५७
११४	..	३ ८७
११५	..	९ ८१
११६	..	४ ९१

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ११, १२, उजवी चारी क्रमांक १६

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ११ - चालू

११७	..	१५ ८४
११८	..	४ ०३
११९	..	३ ८२
१२०	..	३ १३
१२१	..	३ २१
१२२	..	८ २८
१२३	..	१२ ९७
१२४	..	९ ५३
१२५	..	७ २३
१२६	..	२ ३१
१२७	..	१ ६७
१२८	..	३ ०२
१२९	..	७ ११
१३०	..	३ १९
१३१	..	४ ३९
१३२	..	५ ३७
१३३	..	२ ९०
१३४	..	४ ६९
१३५	..	८ ७६
१३७	..	० ७७
१३८	..	८ ४९
१३९	..	४ ७५
१४०	..	१ ९२
१४१	..	० ८५
१४२	..	० ९६
१४३	..	२ ४६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ११, १२, उजवी चारी क्रमांक १६

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी क्रमांक ११ - चालू

१४४	..	० ४४
१४९	..	४ २५
१५०	..	३ ७७
१५१	..	९ ७८
१५२	..	१० ५७
१५३	..	३ १२
१५४	..	० ८९
१५५	..	० ७९
१५६	..	१ ६२
१६७	..	२ १५
१६८	..	२ ४७
१६९/१	..	२ ४८

उजवी चारी क्रमांक १२

४९	..	१३ ४९
५०	..	५ ७८
५२	..	७ ५७
५३	..	१ ९९
५४	..	१ ६८
५५	..	५ ८८
५६	..	४ ४०
५७	..	५ ४२
५८	..	५ ००
५९	..	५ ४७
६०	..	५ ३८
६४	..	४ ७६
६५	..	५ ९८

उजवी चारी क्रमांक १६

४३	..	३ ७१
४७	..	२ १६
४८	..	१२ १९

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ११, १२, उजवी चारी क्रमांक १६

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १६ - चालू

५४/१	..	१ ००
५५/१	..	१ १०
५६/१	..	१ ५१
५८/१	..	१ ४६
५९/१	..	१ ८१
६०/१	..	० ८०
६३	..	२ १९
६४/१	..	२ ६७
६५/१	..	१ ५४
६६	..	३ ३३
७६/१	..	७ ०३
७७/१	..	१ ४३
७८/१	..	३ ०४
७९/१	..	४ ६५
८०/१	..	२ ११
८१/१	..	१ ०८
८२/१	..	० ४८
८३/१	..	० ४१
८४/१	..	४ ५९
८५/१	..	३ ९७
८६/१	..	३ ८७
८८/१	..	० ८०
८९/१	..	३ ८८
९०/१	..	० ८६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक ११, १२, उजवी चारी क्रमांक १६

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १६ - चालू

९१/१	..	२ ०७
९२	..	२ ४९
९३	..	२ ४४
९४	..	४ २६
९५	..	४ ४४
९६	..	० ६३

थेट विमोचक १०

१४५	..	१९ ४१
१४६	..	२ ३४
१४७	..	४ २३
१४८	..	६ ०२

थेट विमोचक ११

७०	..	४ २९
७१	..	८ ८९

एकूण .. ५९२ ९८

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र करमणवाडी, तालुका
कर्जत, जिल्हा अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव : जय हनुमान पाणीवापर संस्था,
क्रमांक ३५, मौजे करमणवाडी,
तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

बृहत आराखड्यानुसार : ३५
क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ७५२.२४ हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे करमणवाडी

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १३

१३०	..	९ ९७
१३१	..	९ २५
१३२	..	५ ८१
१३३	..	७ ८७
१३४	..	७ ८९
१४३	..	० ५०
१४४	..	० १८
१४९	..	० ८८
१५०	..	१ ६०
१५४	..	० ५१
१५५	..	३ ५३
१५६	..	३ ९०
१५७	..	६ ३२
१५८	..	२ ६६
१५९	..	१५ ९८
१६०	..	६ ८६
१६१	..	१ ४६
१६२	..	० २९
१६३	..	४ ८७
१६४	..	० २५
१६६	..	० ३४
१६७	..	० ४२
१६८	..	३ ८५
१७३	..	३ ६३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १३ - चालू

१७४	३ ४५
१७५	५ ९७
१७६	१२ २३
१७७	१ २३
२३१	४ ३८
२३२	६ ८१
२३३	८ ४१
२३४	१० ७६
२३५	४ ०५
२३६	३ ३५
२३७	११ ४२
२३८	११ ००
२३९	६ ५९
२४०	० ९९
२४१	४ ०५
२४३	६ ३३
२४४/१	१ ५७
२४४/२	१ ५८
२४४/३	१ ५७
२४४/४	१ ५७
२४४/५	१ ५७
२४४/६	१ ५७
२४४/७	१ ५७
२४४/८	१ ५७
२४५/१	० ८८
२४६/१	१ ४२

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १३ - चालू

२४८	२ ८९
१७८	० ३०
१७९	० ७८
१८०	१ ४१
१८१	३ ५७
१८२	३ ०९
१८३	२ ३६
१८४	२ ४४
१८५	२ ३१
१८७	१ १२
१८८	१ २७
१८९	२ ८३
१९०	४ ०८
१९१	४ ४२
१९२	१ ४७
१९३	९ ३९
१९४	० ९३
१९५	३ ७१
१९६	३ ७०
१९७	१ ६८
१९८	१ ५५
१९९	१ ०८
२००	१ १९
२०१	० ३९
२०२	० २७
२०३	० ७३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १३ - चालू

२०४	० ७३
२०५	० ११
२०८	५ ९४
२०९	५ ९०
२१०	६ ०५
२११	६ ०६
२१२	५ ४०
२१३	३ ९८
२१४	२ ४९
२१५	४ ०६
२१६	१ २१
२१७/१	२ ८०

थेट विमोचक १७

६८	३ ०४
६९/१ ते ९	६ २८
७२	७ ४५
१३२	६ ७०

उजवी चारी क्रमांक १७

२४	५ ४२
२५	१ ४२
२६	२ २६
२७	३ ७०
२८	२ ४३
२९	२ ००
३०	२ ०२
३१	४ ०६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १७ - चालू

९८	२ १२
९९	१ ४१

उजवी चारी क्रमांक १३

१६९	१ १२
१७१	१ ४९
१७२	० ८४
१७३	० ४२
२१७/२	१ २०
२१८	७ ५३
२१९	३ ९९
२२१	६ ९५
२२२	० ३०
२२२/५	२ ०८
२२३	१ १९
२२४	० ५६
२२५	१ ६१
२२६	१ २५
२२७	१ ६२
२२८	१ ६२
२२९/१	० ४०

उजवी चारी क्रमांक १७

१००	२ ३६
११७	२ ३१
११८	० ८३
११९	० ७१
१२०	१ ५६

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १७ - चालू

१२१	१ ५२
१२४	७ ८७
उजवी चारी क्रमांक १३	
२२९/२	१ ५८
२३०	१ ५८
२३९/१	१ ५९
२४२	१ २१
२४५/२	० ८८
२४५/३	० ८८
२४५/४	० ८७
२४५/५	० ८७
२४५/६	० ८७
२४५/७	० ८७
२४५/८	१ ५३
२४५/९	१ ०७
२४६	६ ९३
२४७	७ ७१
२४९	८ ३७
२५०	६ ६७
२५१	७ ०८
२५२	२ ८२
२५३	१० ०७
२५४	८ ५८
२४८/१	० ८०
२४८/२	२ ००

थेट विमोचक १८

१००	३ ३६
१०१	३ २७
१०२	८ ६४

उजवी चारी क्रमांक १७

५७	१ १०
१०३/१	६ २८

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १७ - चालू

१०३/२	० ८१
१०४	४ ३६
१०४/१	३ ७१
१०५	८ २०
१०५/१	१० ८३
१०६/१	१ ४९
१०६/२ ते ३	१ ६०
१०७	४ ३५
१०७/१	४ ००
१०८	३ ९२
१०८/१	१ २१
१०९	० ३८
१०९/१	१ २१
११०	० ३९
११०/१	३ ७३
१११	८ ८४
१११/१	३ ४७
१११/५ ते ६	१ ३६
११२	० ८६
११३	८ ०३
११३/१	३ ७२
११४	११ ५४
११४/१	१ २१
११५	२ ७०
११५/५	१ २१
११६	२ ६५

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

उजवी चारी क्रमांक १७ - चालू

११७	४ २२
११८	० ६७
११८/२	० ६८
११८/३	० २०
११९	१ ३०
१२०	० ९९
१२१	१ ०९
१२२	७ ९५
१२३	५ ८९
१२५	२ ०२
१२६	१ ६२
१२७	२ ०२
१२८	३ १२
१२९	३ १२
१३४	१२ ८९
१३५	२ १५
१३६	१ ४४
१३७	१ ३९
१३८	१ २४
१३९	४ २७
१४०	६ ५७

थेट विमोचक १३

७३	६ ९८
७४	२ ४५

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १३, उपचारी क्रमांक १, २,
उजवी चारी क्रमांक १७, उपचारी क्रमांक २

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक १३ - चालू

७५	३ ५१
७६/१	१ १६

उजवी चारी क्रमांक १७

६६	२ ६८
६७	२ ६५
६८	२ ६९
६९	१ २१
७०	४ ०४
७१	२ ०२
७२	२ १२
७३	३ ०८
७४	२ ६९
७५	३ ०५
७६	४ ७२
८०	२ ४८
८१	१ ७३
८२	४ ५३
८३	३ ३७
८४	२ ३३
८५	६ ५८
८६	० ८०
८८	१ ७३
८९	२ २८
९०	३ २२

एकूण ..

७५२ २४

सिंचन प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा, येसवडी
शाखा कालवा, कि. मी. १ ते २८,
कार्यक्षेत्र करमणवाडी, तालुका
कर्जत, जिल्हा अहमदनगर.

पाणीवापर संस्थेचे नाव : स्वामी समर्थ पाणीवापर संस्था,
क्रमांक ३६, मौजे करमणवाडी,
तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.

वृहत आराखड्यानुसार : ३६

क्रमांक

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र : ६२४.९० हेक्टर

अनुसूची

जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत, मौजे करमणवाडी

डावी चारी क्रमांक १४, १५, १६, १७, थेट विमोचक १४ ते २४

गट नंबर/ सर्व्हे नंबर १	क्षेत्र (सी. सी. ए.) २ हे. आर
-------------------------------	--

थेट विमोचक १४

१४	७ ४३
१५	१ ६९
१७	० ४०
१८	४ ६९
१०१	३ ५४
१०३	३ ९१

थेट विमोचक १५

२३/२	१० ७५
------	-------

थेट विमोचक १६

११७	२ ५०
११८	१ ६०
११९	१ ३५
१२०	३ ११
१२१	४ ०७

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १४, १५, १६, १७, थेट विमोचक १४ ते २४

गट नंबर/ सर्व्हे नंबर १	क्षेत्र (सी. सी. ए.) २ हे. आर
-------------------------------	--

थेट विमोचक १४ - चालू

१२२	३ ४०
१२३	३ ९०
१२४	३ ९०
१२५	१ १९
१३७	५ ८८

थेट विमोचक १७

९६	२ २३
१००	० ४१
१०१	२ १९
१०२	१ ८२
१०३	१ २१
१०४	२ ००
१०५	१ १४
१०६	१ ६२
१०७	५ २५
१०८	० ६०
१०९	० ६०
११०	१ ६१

थेट विमोचक १८

७९	० ६०
८०	० ९३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १४, १५, १६, १७, थेट विमोचक १४ ते २४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक १८ - चालू

८१	० ६२
८२	० ५३
८३	० ४५
८४	२ ८६
८५	३ २८
८६	६ ५५
९४	४ ५०
९५	३ ३६
९६/१	० ४२
९६/२	० ४५
९६/४	० ४५

थेट विमोचक १९

१९	१३ २६
२०	९ ४७

थेट विमोचक २०

११२	४ ४५
-----	------

थेट विमोचक २१

२१	४ २२
२२	९ २५
२३/१	१ ५२
१६१	६ ९३

थेट विमोचक २२

१५६	९ ८२
१५८	५ २९

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १४, १५, १६, १७, थेट विमोचक १४ ते २४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक २३ - चालू

१५९	४ १६
१६०	४ ७२
१६९	१ ६१
१७०	४ ५१

थेट विमोचक २३

१५३	८ ८५
१५४	४ ६५
१५५	७ १२
१५७	९ ४९

थेट विमोचक २४

१४०	१ ११
१४१	३ १६
१४२	१ ५७
१४३	१ २२

१४४	१ २२
-----	------

१४५	१ २२
-----	------

१४६	१ २२
-----	------

१४७	४ ७०
-----	------

१४८	३ ९२
-----	------

१४९	२ १३
-----	------

१५०	२ ०७
-----	------

१५१	२ ०७
-----	------

१५२	२ ०९
-----	------

१७१	३ ०३
-----	------

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १४, १५, १६, १७, थेट विमोचक १४ ते २४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक २४ - चालू

१७२	२ ८२
१७३	२ ८७

डावी चारी १४

५	१ २२
६	८ १४
७	४ ४७
८	२ ३९
९	३ ५८
१०	३ ६२
११	२ ८६
१६४	५ ९९
१६५	७ ३७
१८१	२ ३९
१८२	६ ६९
१८३	१४ ०८

डावी चारी १५

१६७	११ ०१
१६८	७ ९९
१७८	८ ८१
१७९	९ ०७
१८०	७ २०
१९५	३ १०
१९६	२ ४९

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १४, १५, १६, १७, थेट विमोचक १४ ते २४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

डावी चारी १५ - चालू

१९७	३ ०१
१९८	० ३८
१९९	३ ७३
२००	१ ८८
२०६	९ ८३
२०७	११ ३६
२०८	१२ १४

डावी चारी १६

१७४	६ १४
१७५	४ ४२
१७६	४ ४३
१७७	९ ८८
२१४	५ ९०
२१५	१३ ३९
२१६	५ ९८
२१७	६ ०८
२१८	८ ५५
२१९	३ ४१
२२०	७ ४९
२२१	२ ८४
२२३	१ ८९
२२४	१ ३६
२२५	० २८

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १४, १५, १६, १७, थेट विमोचक १४ ते २४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

थेट विमोचक १६ - चालू

२२६	२ ४१
२२७	१ १
२२८	४ ०५

डावी चारी १७

१११	२ ८३
११२	३ ०८
११३	१ ०७
११४	२ ४७
१२३	३ ९०
१२४	३ ९०
१२६	१ ०५
१२७	१ ०७
१२८	१ ०८
१२९	१ २७
१३०	० ६९
१३१	० ६९
१३२	६ ०२
१३३	३३ ०१
१३४	४ ९७
१३५	४ ०३
१३६	३ ८७

अंतिम चारी

६९	० ९३
७०	० ९३

अनुसूची - चालू

डावी चारी क्रमांक १४, १५, १६, १७, थेट विमोचक १४ ते २४

गट नंबर/ सर्व्हे नंबर	क्षेत्र (सी. सी. ए.)
१	२ हे. आर

अंतिम चारी - चालू

७१	० ९३
७२	१ ८६
७३	५ १९
७४	२ ५१
७५	५ ८५
७६	० २
७७	१ ७९
७८	० ६
८७	३ ४८
८८	२ ५३
८९	१ ४८
९०	१ ४८
९१	४ ३६
९२	३ २९
९३	३ १४

एकूण ..

६२४ ९०

स्वप्नील वि. काळे,
कार्यकारी अभियंता,
कुकडी पाटबंधारे विभाग, क्रमांक २,
श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.

श्रीगोंदा, २५ मार्च २०१९.

NOTIFICATION - III

**Maharashtra Management of Irrigation System
by Farmer's Act, 2005.**

(See Sections 5.00, 6.00, 7.00 of the Act)

(See Rule 3.00)

क्रमांक कुपावि-२/प्रशा-३/१२२८/सन २०१९.- Whereas, it has been decided to delineate the area of Operation of Water Users Association (WUA's) places on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5.00, 6.00 and 7.00 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmer's Act, 2005.

I, Swapnil V. Kale, the Executive Engineer, Kukadi Irrigation Project, Division No. 2, Shrigonda, taluka Shrigonda, district Ahmednagar hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the Notice Board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Section, Sub-Division, Division and at other prominent public places.

I, Swapnil V. Kale, the Executive Engineer, Kukadi Irrigation Project, Division No. 2, Shrigonda, taluka Shrigonda, district Ahmednagar also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of Water User's Association shall be binding on all the holders and User's occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Kukadi Irrigation Circle, Pune-11 within thirty days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Name of Project : Kukadi Left Bank Canal,
Yeswadi Br.,
Canal Km. 1 to 28,
Area Supekarwadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

Name of WUA : Jagdamba Paniwapar
Sanstha, No. 21,
Area Supekarwadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

No. of WUA : 21

Total Area of WUA : 486.05 Hectares

Schedule

**District Ahmednagar, taluka Karjat,
village Supekarwadi**

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.		Area (C.C.A.) 2 H. A.
1		
	RM 1	
131	..	7 91
132	..	6 32
134	..	2 84
135	..	1 06
136/1	..	1 60
136/2	..	0 13
136/3	..	0 80
137	..	2 53
138	..	0 89
139	..	0 44
140/1	..	0 88
140/2	..	0 85
140/3	..	0 29
141	..	1 98
154	..	0 78
161	..	0 80
162	..	0 52
144	..	1 19
145	..	1 04
147	..	2 32
148/1	..	0 52
148/2	..	0 52
149	..	0 40
150	..	0 33
151	..	1 29
152	..	0 39

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 1 – contd.

153	..	0 48
154	..	0 78
155	..	0 97
156	..	2 21
157	..	1 07
158/1	..	2 51
158/2	..	0 50
158/3	..	0 40
159	..	0 35
160	..	0 15
161	..	0 80
162	..	0 52
163	..	0 49
164	..	0 55
165	..	0 35
166	..	0 83
167	..	1 06
168	..	3 64
169/1	..	0 85
170	..	1 10
171	..	1 39
172	..	1 52
173	..	0 52
174	..	1 45
175	..	1 16
176/1	..	0 40

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 1 – contd.

176/2	..	0 58
176/3	..	0 25
176/4	..	0 74
176/5	..	0 30
177	..	0 24
178	..	0 64
179	..	0 64
180	..	0 32
181	..	0 58
182	..	0 43
183	..	0 19
184	..	0 21
185	..	0 09
186	..	0 09
187	..	0 21
188	..	0 18
189	..	0 15
190	..	0 09
191	..	0 10
192	..	0 64
193	..	0 23
194	..	0 22
195	..	0 36
196	..	0 02
197	..	0 40
198	..	0 31
199	..	0 31

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

DO R1

54	..	3 20
55	..	2 03
56	..	1 06
57	..	1 11
59	..	0 97
79	..	1 66
100/1	..	1 55
100/2	..	1 55
112/1	..	0 66
112/2	..	0 67
116/1	..	0 54
116/2	..	0 54
116/3	..	0 54
116/4	..	0 54
124/1	..	0 35
124/2	..	0 36
125-A	..	0 52
126-B	..	0 09
169/1	..	0 05
169/2	..	0 44
51/1	..	1 20
51/2	..	0 38
51/3	..	1 12
52/1	..	1 22
58/1	..	1 01
63/1	..	0 38
63/2	..	0 38

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

DO R1 – contd.

63/3	..	0 74
63/4	..	1 50
64/1	..	1 00
64/2	..	0 93
235	..	1 16
74	..	0 69
75	..	0 70

DO L3

83	..	3 16
84	..	2 21
85	..	2 22
86	..	2 23
87	..	1 00
88	..	0 36
89	..	0 36
90	..	0 27
97	..	4 07
98	..	2 66
99	..	12 68
135	..	1 78
142	..	8 13
143	..	6 96
203	..	9 49
71	..	1 01
72	..	2 30
73	..	4 27
78	..	7 27

Schedule — contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2 H. A.
RM 2	
200/1	2 11
200/2	2 11
200/3	0 80
200/4	2 11
200/5	2 11
201/1	1 82
201/2	1 82
202	3 12
203	9 49
204/1	1 90
204/2	1 90
205	0 66
206	0 82
207/1	2 30
207/2	3 69
207/3	3 72
208	0 72
209	4 83
210/1	1 54
210/2	1 53
211/3	2 69
211/4	0 59
211/5	0 60
211/6	1 17
212	1 55
614	0 67
214	1 35
215	1 07

Schedule — contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2 H. A.
RM 2 — contd.	
216	0 40
217	0 21
218	0 19
219	0 31
220	2 15
221	4 52
222	0 28
223	0 32
224	0 48
225/1	0 95
225/2	0 95
225/3	0 76
225/4	0 68
225/5	0 47
225/7	0 52
225/8	0 44
225/9	0 44
225/10	0 39
225/11	0 39
225/12	1 28
226	1 66
227/1	0 50
227/2	0 50
227/3	1 08
227/4	1 08
227/5	0 60
227/6	1 30
227/7	0 15

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 2 – contd.

227/8	..	0 20
227/9	..	0 58
227/10	..	0 53
227/11	..	0 80
228/1	..	0 30
228/2	..	0 65
228/3	..	0 75
228/4	..	0 80
228/5	..	0 60
228/6	..	1 00
228/7	..	0 54
228/8	..	0 54
229	..	3 47
230	..	2 03
231/1	..	1 16
231/2	..	1 17
232	..	1 43
233	..	1 35
234	..	2 90
236	..	0 97
237	..	2 11
238	..	1 43
239	..	0 24
240	..	0 44
241/1	..	2 74
241/2	..	3 00
242	..	8 10
243	..	3 96

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 2 – contd.

244	..	1 98
245	..	3 96
246	..	8 81
247	..	2 50
248	..	2 79
249	..	2 78
250/1	..	0 81
250/2	..	2 07
251	..	2 78
252	..	1 20
253	..	1 14
254/1	..	0 40
254/2	..	0 68
254/3	..	0 68
255	..	0 99
256	..	1 24
257	..	1 31
258	..	0 78
259	..	0 75
260/1	..	0 55
260/2	..	0 55
261	..	0 78
262	..	0 87
263	..	0 16
264	..	2 14
265/1	..	0 80
265/2	..	0 80
266/1	..	1 79

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 2 – contd.

266/2	..	1 80
267	..	2 50
268	..	2 50
269/1	..	1 33
269/2	..	1 34
270	..	0 36
271	..	0 25
272	..	0 35
273	..	0 37
274/1	..	0 20
274/2	..	0 20
275	..	0 01
276	..	0 23
277	..	0 30
278	..	0 48
279	..	0 64
280	..	0 26
348	..	0 33
354/1	..	0 83
354/2	..	3 20
331	..	4 02
338-A	..	0 65
338-B	..	0 36
336	..	0 98
329	..	0 40
330	..	0 37
353	..	0 12
347	..	0 38

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 2 – contd.

334	..	0 71
326	..	0 46
265/1	..	0 80
265/2	..	0 80
213	..	0 72
131	..	8 80
54	..	0 63
55/1	..	1 73
55/2	..	0 44
55/3	..	0 44
56/1	..	0 78
56/2	..	0 93
56/3	..	0 94
58/1	..	0 22
58/2	..	0 22
58/3	..	0 22
59	..	0 46
60	..	0 55
87	..	3 16
88	..	1 67
89	..	1 76
90	..	1 34
91	..	1 34
92	..	1 34
93/1	..	0 82
93/2	..	1 20
94/1	..	0 40
94/2	..	1 62

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 2 – contd.

95/1	..	0 62
95/2	..	2 50
95/3	..	1 56
96/1	..	1 58
96/2	..	3 15
97/1	..	3 86
97/2	..	0 80
98	..	4 05
100	..	0 46
280	..	2 58
281	..	2 15
293	..	0 16
294	..	1 82
295	..	0 92
296	..	1 79
101	..	0 39
102	..	0 38
103	..	0 27
105	..	3 90
106	..	9 80
107	..	10 20
322	..	0 62
323	..	0 91
324	..	2 94
325	..	1 85
326/1	..	1 20

Schedule – contd.

RM 1, 2; LDO 1, 2, 3, 4; RDO 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 2 – contd.

326/2	..	0 93
327	..	4 50
328/1	..	0 30
328/2/1	..	0 31
329/1	..	0 41
329/2	..	0 42
330	..	0 32
331	..	0 24
332	..	0 24
333	..	2 96
334	..	0 33
335	..	0 33
336	..	0 36
337	..	0 30
338	..	0 30
340	..	0 13
341	..	0 24
342	..	0 24
343	..	0 48
344/1	..	0 59
344/2	..	0 59
345	..	0 39
346	..	0 4
347	..	0 4
79	..	2 49

Total .. 486 05

Name of Project	: Kukadi Left Bank Canal, Yeswadi Br., Canal Km. 1 to 28, Area Kuldharan, taluka Karjat, district Ahmednagar.	Schedule – contd.		
		LM 1, 2, 2-A		
		Gat No./ Survey No.		Area (C.C.A.)
Name of WUA	: Pirbaba Paniwapar Sanstha, No. 22, Area Kuldharan, taluka Karjat, district Ahmednagar.	1		2 H. A.
			LM 1 – contd.	
		151/2	..	2 48
No. of WUA	: 22	152/1	..	1 60
Total Area of WUA	: 457.45 Hectares	152/2	..	7 00
	Schedule	153/1	..	0 81
	District Ahmednagar, taluka Shrigonda, village Kuldharan	153/2/2	..	24 33
	LM 1, 2, 2-A	154	..	0 61
Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)	155	..	0 61
1	2 H. A.	156	..	4 70
		157	..	1 98
	LM 1	158	..	1 97
117	..	159	..	1 90
118	..	160/1	..	1 39
119	..	161/2	..	2 65
120	..	165	..	2 43
121	..	166	..	2 43
122	..	167	..	5 86
123	..	173	..	4 57
140	..	174/1	..	1 77
141	..	174/2	..	1 77
142	..	174/3	..	1 96
143	..	175/1	..	0 70
147	..	175/2	..	0 70
148	..	175/4	..	0 40
149	..	175/5	..	0 88
150	..	176/1	..	0 85
151/1	..	176/2	..	0 70

Schedule – contd.

LM 1, 2, 2-A

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 1 – contd.

176/3	..	0 40
176/4	..	0 89
177/1	..	0 76
177/2	..	0 77
178/1	..	0 81
178/2	..	0 81
179	..	1 33
180	..	1 37
181	..	2 44
182	..	0 81
183	..	5 53
201/1	..	0 80
201/2	..	0 80
201/3	..	2 98
201/4	..	2 98
201/5	..	0 40
201/6	..	0 39
201/7	..	0 39
201/8	..	0 39
201/9	..	0 39
201/10	..	0 39
201/11	..	2 48
201/12	..	2 48
201/13	..	1 93
201/14	..	1 92

Schedule – contd.

LM 1, 2, 2-A

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 1 – contd.

201/15	..	1 35
201/16	..	1 35
202	..	4 85
203	..	4 25
204	..	4 00
205	..	4 45
206	..	4 00
207	..	3 07
208/1	..	4 53
208/2	..	1 11
209/1	..	2 41
209/2	..	1 24
210	..	4 45
213	..	5 92
214	..	4 05
215	..	4 05
115	..	4 05
217/2	..	4 05
218	..	4 05
219/1	..	1 60
219/2	..	1 61
219/3	..	0 93
219	..	0 93
220	..	1 82
222	..	1 17

Schedule – contd.

LM 1, 2, 2-A

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 1 – contd.

223	..	4 96
224	..	4 05
225	..	4 05
244	..	3 23
250	..	4 05
251	..	4 05
252	..	4 05
253	..	4 05
254	..	4 05
255	..	4 05
256	..	4 05
257	..	9 26
229	..	4 07
109	..	1 86
110/1	..	5 61
111/1	..	1 03
111/2	..	3 32
115	..	4 05
116	..	4 05
125	..	4 05
126	..	4 05
130	..	4 34
133	..	4 85
134	..	4 04
136	..	3 23

Schedule – contd.

LM 1, 2, 2-A

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 1 – contd.

137	..	3 23
354/4	..	0 22
355	..	3 40
356/1	..	0 07
357	..	1 38
358	..	0 74
359	..	0 60
360	..	1 09
361/1	..	0 14
366	..	1 61
374/1	..	2 00
374/2	..	1 65
374/3	..	0 40
375	..	0 81
376	..	2 26
379	..	3 67
380	..	3 67
383	..	7 56
140	..	4 04
141	..	4 04
142	..	4 05
143/1	..	2 03
143/2	..	2 02
144/1	..	2 03
144/2	..	2 02

Schedule – contd.

LM 1, 2, 2-A

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 1 – contd.

145	..	4 05
146	..	4 05
259	..	2 64
260	..	0 81
263/1	..	0 73
263/2	..	0 73
263/3	..	0 74
263/4	..	0 74
263/5	..	0 74
263/6	..	1 04
263/7	..	1 04
263/8	..	1 03
263/9	..	1 04
263/10	..	1 04
264	..	3 04
265/1	..	0 79
265/2	..	0 27
265/3	..	0 27
265/4	..	0 27
265/5	..	0 40
266/1	..	1 65
266/2	..	0 40
267	..	3 00
268	..	1 00
269	..	2 74
270	..	1 33
271	..	0 04

Schedule – contd.

LM 1, 2, 2-A

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 1 – contd.

272/1	..	0 13
272/2	..	0 35
272/3	..	0 34
273/1	..	0 13
273/2	..	0 69
273/3	..	0 75
273/4	..	0 35
273/5	..	0 36
274/1	..	0 34
274/2	..	0 33
275/1	..	0 40
275/2	..	0 35
276	..	0 46
277/1	..	0 14
278	..	1 52
279	..	1 53
348	..	1 08
349	..	0 13
350/1	..	0 52
351	..	0 11
352	..	0 02
384	..	0 51
385	..	1 30
386	..	1 30
387	..	1 26

Total ..

457 45

Name of Project	: Kukadi Left Bank Canal, Yeswadi Br., Canal Km. 1 to 28, Area Kuldharan, Pimpalwadi, Durgaon, taluka Karjat, district Ahmednagar.	Schedule – contd. LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2	
		Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
		1	2
Name of WUA	: Durgadevi Paniwapar Sanstha, No. 23, Kuldharan, taluka Karjat, district Ahmednagar.		H. A.
		village Kuldharan – contd.	
		232/2	1 10
		232/3	1 00
No. of WUA	: 23	232/4	1 80
Total Area of WUA	: 534.00 Hectares	232/5	2 00
	Schedule	233/1	1 55
	District Ahmednagar, taluka Karjat	233/2	2 16
	LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2	233/3	1 76
		233/4	0 96
		234/5	0 50
		233/6	2 01
	village Kuldharan	234/2	4 05
218	..	235	4 05
219/1	..	236	3 23
219/2	..	237	4 05
219/3	..	245	4 05
220	..	401	4 05
222	..	402	4 05
223	..	423	4 05
224	..	425	4 05
225	..	426	4 05
226	..	427/1	2 02
227	..	427/2	2 03
228	..	436	4 04
230/1	..	457	4 05
230/2	..	458	4 04
231	..	437	4 04
232/1	..	460	8 57
232/1/9	..	461	4 04
		462	4 07

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Kuldharan – contd.

463	..	4 04
464	..	4 00
473	..	4 04
474	..	4 04
475	..	4 04
476	..	3 80
478	..	4 05
479	..	2 93
480	..	4 05
488	..	2 31
140	..	4 54
141	..	13 65
142	..	0 63
144/1	..	0 05
144/2	..	0 02
144/3	..	0 03
145/1	..	3 23
145/2	..	1 67
145/3	..	2 40
146	..	1 90
147	..	11 58
148	..	2 02
149	..	2 02
150	..	2 02
151	..	2 02
152	..	2 02
153	..	2 02
154	..	3 23
155/1	..	0 50
155/2	..	0 50

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Kuldharan – contd.

155/3	..	0 50
155/4	..	0 52
156	..	2 02
157	..	2 02
158	..	2 02
159	..	2 02
160	..	2 02
161	..	2 02
162	..	2 02
163	..	2 02
164	..	2 02
165	..	2 02
166	..	2 02
167/1	..	0 81
167/2	..	0 81
167/3	..	0 81
167/4	..	0 81
168	..	0 06
168/1	..	0 40
168/2	..	0 40
168/3	..	0 40
168/4	..	0 44
168/5	..	0 44
168/6	..	0 44
168/7	..	1 76
168/8	..	1 76
168/9	..	0 20
168/10	..	0 18

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.
village Pimpalwadi	
188 ..	1 17
189 ..	0 58
190/1 ..	0 59
190/2 ..	0 19
192/1 ..	0 52
193 ..	0 27
193/1 ..	0 37
193/2 ..	0 37
193/3 ..	0 37
193/4 ..	0 64
194/13 ..	0 33
194/1 ..	0 32
194/10 ..	0 32
194/1 ..	0 97
194/1 ..	0 38
194/1 ..	0 40
194/1 ..	0 40
194/2 ..	0 71
194/2 ..	0 70
194/3 ..	0 71
194/3 ..	0 71
194/4 ..	2 75
194/5 ..	1 50
194/6 ..	1 42
195 ..	0 74

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.
village Pimpalwadi – contd.	
196 ..	0 57
197 ..	0 37
198 ..	0 33
199 ..	0 33
200/1 ..	0 37
200/2 ..	0 37
201 ..	0 35
202 ..	0 61
203 ..	0 37
204 ..	0 37
205 ..	2 84
206 ..	1 69
207 ..	1 70
210 ..	3 72
village Durgaon	
13 ..	3 89
14/1 ..	2 46
14/2 ..	2 47
14/3 ..	2 74
19/1 ..	1 00
19/2 ..	0 86
19/3 ..	0 29
19/4 ..	0 29

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

19/5	..	1 35
19/6	..	1 01
19/7	..	0 72
19/8	..	0 85
19/9	..	0 30
19/10	..	0 29
19/11	..	1 14
19/12	..	1 07
20/1	..	2 94
20/2	..	2 55
20/3	..	2 85
21	..	0 15
22	..	1 34
23/1	..	3 60
23/2	..	0 40
24	..	5 58
25/1	..	1 04
25/2	..	1 04
25/3	..	2 08
25/4	..	1 38
24/4/2	..	1 38
25/4/3	..	0 70
25/5	..	2 04

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

26/1	..	2 85
35/1	..	1 90
35/2	..	0 30
35/2/2	..	0 31
35/3	..	0 81
36	..	2 41
37	..	1 76
38	..	0 41
39	..	3 01
40	..	2 01
41	..	0 91
42	..	0 39
43	..	0 22
44	..	0 40
45	..	1 63
46	..	0 47
47/1	..	0 22
47/2	..	0 22
47/3	..	0 22
48	..	0 20
49/1	..	0 53
50/1	..	0 54
50	..	1 29

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

51	..	0 10
53	..	1 03
54	..	0 31
55	..	3 40
56/1	..	1 00
56/2	..	1 30
60	..	1 12
565/1	..	0 60
565/2	..	1 16
565/3	..	0 83
565/4	..	0 83
565/5	..	2 23
566	..	5 50
567	..	4 14
54/1	..	0 60
568/2	..	1 22
563/1	..	0 55
563/2	..	0 55
563/3	..	0 55
564/1	..	0 83
564/2	..	0 83
568/3	..	0 50
565/4	..	0 50

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

568/5	..	0 41
582/1	..	0 60
582/2	..	0 60
583/3	..	0 60
582/4	..	0 60
582/5	..	0 61
582/6	..	1 51
582/7	..	1 51
583	..	4 77
601	..	2 36
602	..	2 17
603/1	..	0 30
603/2	..	0 81
604	..	6 84
604/1	..	4 48
604/2	..	1 00
596	..	1 96
597	..	0 43
598	..	3 40
599	..	1 22
572/1	..	0 70
572/2	..	0 80
572/3	..	0 70

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

572/4	..	0 70
572/5	..	0 70
541	..	2 02
542	..	2 02
580	..	1 37
578	..	3 49
581	..	2 54
555	..	3 24
556	..	3 24
557	..	3 24
558	..	3 24
559	..	3 24
560/1	..	0 65
560/2	..	0 65
561	..	0 80
554	..	3 25
552	..	1 00
551	..	1 07
211/1	..	3 73
211/2	..	3 73
211/3	..	3 72
212	..	0 70
213	..	1 16

Schedule – contd.

LM 1, 2, 3; RM 1; DOL 1 to 3; R 1 to 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

221	..	2 77
222/1	..	2 29
222/2	..	2 90
223	..	9 83
224	..	3 73
225	..	1 41
226	..	0 82
227/1	..	1 04
227/2	..	1 20
227/3	..	0 80
227/4	..	1 44
227/5	..	1 45
227/6	..	1 44
227/7	..	0 64
227/8	..	0 65
228	..	7 22
229/1	..	0 64
229/2	..	0 64
229/3	..	0 64
229/4	..	0 64
229/5	..	0 64
230	..	2 75
231	..	2 04

Total .. 534 00

Name of Project : Kukadi Left Bank Canal,
Yeswadi Br., Canal Km.
1 to 28, Area Pimpalwadi,
Durgaon, taluka Karjat,
district Ahmednagar.

Schedule – *contd.*

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Name of WUA : Jagjiwanram Paniwapar
Sanstha, No. 24,
Durgaon,
taluka Karjat,
district Ahmednagar.

Gat No./
Survey No. Area
(C.C.A.)

1 2
H. A.

village Durgaon – *contd.*

No. of WUA : 24

Total Area of WUA : 549.00 Hectares

Schedule

District Ahmednagar, taluka Karjat,

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./
Survey No. Area
1 2
H. A.

village Durgaon

489 .. 1 44

496 .. 1 25

501 .. 1 97

502 .. 2 13

503 .. 2 66

504 .. 2 66

505 .. 2 76

506 .. 0 69

507 .. 2 00

508 .. 1 90

510 .. 1 37

512 .. 7 45

514 .. 3 24

515/1 .. 2 05

515/2 .. 0 80

515/3 .. 1 20

522 .. 3 55

524 .. 0 05

526 .. 4 06

527 .. 5 35

528 .. 4 05

529 .. 4 05

530 .. 1 45

531 .. 1 68

534 .. 4 05

535 .. 4 05

536 .. 3 21

537 .. 2 02

538 .. 2 02

539 .. 2 02

540 .. 2 02

541 .. 2 02

573/1 .. 2 10

573/2 .. 1 61

573/3 .. 1 12

573/4 .. 1 12

573/5 .. 1 12

573/6 .. 1 12

573/7 .. 0 36

573/8 .. 0 61

573/9 .. 0 54

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

573/10	..	0 27
573/11	..	0 27
575	..	4 90
576	..	4 27
586	..	1 15
587	..	6 75
590	..	1 07
591	..	0 78
592	..	1 06
593	..	0 78
594	..	0 78
595	..	1 45
596	..	2 23
607	..	2 06
608	..	2 07
609/1	..	0 80
609/2	..	0 80
609/3	..	0 47
610/1	..	1 60
610/2	..	2 20
610/3	..	6 87
610	..	0 40
611	..	4 92
613/1	..	1 02
613/2	..	1 02

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

614/1	..	0 86
614/2	..	0 86
614/3	..	1 12
614/4	..	1 12
615	..	2 66
616/1	..	0 35
616/2	..	2 31
617	..	1 60
618	..	2 36
618	..	1 30
619	..	0 08
620	..	0 39
621	..	0 15
622	..	0 18
624	..	0 14
625	..	0 13
626	..	0 13
627	..	0 14
628	..	0 12
629	..	0 49
630	..	0 92
631/1	..	1 19
631/2	..	1 19
631/3	..	4 00
633	..	2 37

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

634/1	..	0 49
634/2	..	0 49
634/3	..	0 50
634/4	..	0 50
634/5	..	0 40
636/1	..	0 78
636/2	..	0 78
636/3	..	0 78
636/4	..	0 78
636/5	..	1 08
637	..	0 92
638	..	0 46
639	..	0 88
640	..	3 14
641	..	0 58
642/2/1	..	1 10
642/2	..	0 51
643	..	0 26
644	..	0 11
645	..	0 80
646	..	0 96
647/1	..	0 29
647/2	..	0 32
647/3	..	0 33
648	..	0 60

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Durgaon – contd.

649	..	0 40
650	..	0 64
663	..	0 90
487	..	2 62
498	..	0 76
490	..	4 96
491	..	4 96
402	..	4 17
492	..	1 63
493/1	..	1 63
493/2	..	1 20
493/3	..	0 60
493/4	..	0 60
493/5	..	0 80
665	..	7 63
666	..	4 57
656	..	0 71
605/1	..	0 50
605/2	..	0 41
605/3	..	0 41
606	..	0 40
651	..	0 93
653	..	2 19
654	..	1 06
496	..	2 00
497	..	2 00

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Pimpalwadi

232	..	1 07
233	..	1 89
245	..	1 27
246	..	1 46
247	..	1 46
248	..	3 61
249	..	4 59
250	..	1 45
251	..	1 44
252	..	0 57
253	..	2 48
254	..	3 65
255	..	1 31
256	..	0 40
257	..	0 35
258	..	3 32
259/1	..	1 63
259/2	..	1 45
260	..	0 54
261	..	0 46
262	..	4 18
263	..	2 08
264	..	1 57
265	..	1 39
266	..	0 72

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Pimpalwadi – contd.

267	..	0 82
268	..	1 54
269	..	0 51
270	..	0 29
271	..	0 29
272	..	0 45
273	..	0 33
274	..	0 51
275	..	0 60
276	..	0 12
277	..	1 07
278	..	0 43
279	..	0 22
280	..	0 32
281	..	0 07
282	..	0 08
283	..	0 08
284	..	0 14
285	..	0 21
286	..	0 55
287	..	1 34
288	..	0 45
289	..	1 22
290	..	1 60
291	..	1 01

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Pimpalwadi – contd.

292	..	1 13
293	..	1 32
294	..	1 16
295	..	1 14
296	..	1 18
297	..	0 26
298	..	2 19
299	..	0 35
300	..	0 20
301	..	2 05
303	..	0 78
304	..	0 78
305	..	1 58
361	..	1 92
362	..	2 84
363	..	1 00
377	..	4 05
378	..	3 29
379	..	3 05
385	..	1 88
386	..	2 51
387	..	2 52
388	..	1 40
389	..	1 20
391	..	7 14

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Pimpalwadi – contd.

392	..	2 85
393	..	3 28
394	..	3 17
396	..	4 56
397	..	2 51
398	..	5 44
399	..	0 81
400	..	0 81
401	..	2 02
402	..	0 82
403	..	0 80
404	..	4 33
405	..	0 81
406	..	4 04
407	..	4 04
408	..	1 46
409	..	0 81
410	..	2 02
483	..	6 40
489	..	1 90
496	..	2 83
497	..	2 66
411	..	2 02
412	..	2 02
413	..	0 81

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Pimpalwadi – contd.

414	..	1 21
415	..	3 10
416	..	1 23
417	..	2 02
418	..	2 02
419	..	2 02
420	..	2 02
421	..	1 21
422	..	2 02
423	..	2 02
424	..	2 02
430	..	2 42
431	..	2 82
432	..	2 81
433	..	2 66
434	..	11 76
435	..	2 61
436	..	3 64
437	..	1 62
438	..	1 68
439	..	4 36
440	..	1 04
441	..	2 59
443	..	1 41
444	..	1 21

Schedule – contd.

LM 4, LM 5, RDO 4, LDO 4 to 5

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Pimpalwadi – contd.

445	..	1 39
446	..	1 34
447	..	1 36
448	..	1 18
449	..	12 05
450	..	6 47
451	..	6 47
452	..	0 97
453	..	9 00
454	..	10 32
455	..	6 36
460	..	6 14
461	..	3 11
463	..	3 06
500	..	3 64
501	..	1 63
502	..	3 83
503	..	0 40
504	..	1 56
505	..	1 55
506	..	1 33

Total .. 549 00

Schedule – contd.

LM 6, 7, 8

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 6, DO R DOL – contd.

336	..	0 32
337	..	1 01
338	..	1 01
339	..	0 93
340	..	0 41
357	..	0 78
358	..	1 07
359	..	1 00
360	..	0 88
361	..	2 00
362	..	2 96
363	..	2 86
364	..	3 04
365	..	4 05
366	..	4 05
367	..	2 02
368	..	9 84
369	..	4 13
370	..	1 62
371	..	2 18
372	..	3 14
373	..	3 13
375	..	2 02
487	..	4 08
488	..	2 88
490	..	1 32

Schedule – contd.

LM 6, 7, 8

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 6, DO R DOL – contd.

509	..	7 69
510	..	4 24
511	..	3 15
513	..	3 43
514	..	2 73
515	..	1 50
530	..	2 04
531	..	0 80
532	..	0 67
533	..	3 75
534	..	0 73
535	..	0 28
536	..	1 49
537	..	1 23
538	..	1 22
539	..	1 22
540	..	1 40
541	..	1 75
542	..	0 85
543	..	1 70
544	..	1 31
556	..	2 42
557	..	1 81
558	..	2 00
561	..	0 92
562	..	2 51

Schedule – contd.

LM 6, 7, 8

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 6, DO R DOL – contd.

563	..	3 87
564, 565	..	3 09
566	..	5 86
567	..	5 02
568	..	2 46
569	..	3 20
354	..	1 11

LM 7, DO R DOL

516	..	7 50
517	..	7 09
518	..	0 72
519	..	1 23
520	..	0 20
521	..	3 06
522	..	4 04
523	..	3 63
524	..	1 48
526	..	1 47
546	..	4 43
547	..	7 75
548	..	6 17
549	..	2 02
550	..	4 30
551	..	4 98
552	..	3 80
553	..	5 26

Schedule – contd.

LM 6, 7, 8

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 7, DO R DOL – contd.

554	..	4 75
555/1	..	2 08
555/2	..	0 40
560	..	4 55
571	..	4 04
572	..	4 30
573	..	3 92
574	..	1 21
575	..	1 21
576	..	1 21
612/1	..	2 55
612/4	..	2 55
615/1	..	1 21
615/2	..	1 21
618/1	..	2 01
618/2	..	2 01
640	..	3 80
641	..	2 69
642	..	6 37
643	..	7 21
617	..	3 00
330	..	4 45
341	..	0 46
342	..	0 16
343	..	0 19
344	..	0 81

Schedule – contd.

LM 6, 7, 8

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 7, DO R DOL – contd.

345	..	0 63
346	..	1 74
347	..	0 33
348	..	1 31
350	..	0 50
351	..	0 86
352	..	4 18
353	..	1 47
355	..	2 00
582	..	1 89
583	..	7 16
584	..	5 21
585	..	3 91
586	..	3 41
587	..	8 16
588	..	3 76
599	..	2 00
600	..	0 81
601	..	0 23
605	..	2 22
606	..	3 10
610	..	8 23
611	..	2 01
649	..	2 02
650	..	2 02
651	..	2 02
652	..	2 02
653	..	2 02
654	..	2 02

Schedule – contd.

LM 6, 7, 8

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 7, DO R DOL – contd.

655	..	2 02
656	..	2 07
657	..	2 21
658	..	1 87
659	..	2 66

LM 8, DO R DOL

623	..	13 32
624	..	4 64
625	..	1 49
626	..	1 50
627	..	1 49
628	..	0 90
629	..	0 91
630	..	0 91
631	..	0 91
632	..	0 91
633	..	1 94
634	..	8 49
635	..	10 20
636	..	10 07
637	..	1 62
638	..	2 02
639	..	0 79
644	..	2 02
645	..	2 02
646	..	2 02
647	..	2 02
648	..	2 02

Total .. 487.70

Name of Project	: Kukadi Left Bank Canal, Yeswadi Br., Canal Km. 1 to 28, Area Pimpalwadi, Rashin, taluka Karjat, district Ahmednagar.	Schedule – contd.			
		LM 9, 10, 11			
Name of WUA	: Mata Jagdamba Paniwapar Sanstha, No. 26, Area Rashin, taluka Karjat, district Ahmednagar.	Gat No./ Survey No.		Area (C.C.A.)	
		1		2 H. A.	
			LM 9, 10 – contd.		
		155	..	1 47	
No. of WUA	: 26	156	..	0 74	
Total Area of WUA	: 276.70 Hectares	157	..	0 35	
	Schedule	158	..	0 38	
	District Ahmednagar, taluka Karjat, village Pimpalwadi	159	..	0 88	
	LM 9, 10, 11	160	..	3 76	
		161	..	5 64	
Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)	162	..	1 84	
1	2 H. A.	163	..	3 94	
	LM 9, 10	164	..	0 56	
126	..	0 57	165	..	1 39
127/1	..	0 74	166	..	1 38
127/2	..	0 74	167	..	1 38
127/3	..	0 75	168	..	1 38
140	..	2 57	169	..	3 09
141	..	6 34	170	..	0 98
142	..	0 77	171	..	0 63
143	..	0 77	172	..	1 81
144	..	0 77	173	..	9 54
145	..	0 55	174/1-A	..	0 51
146	..	0 57	175/4	..	2 72
147	..	1 01	150	..	1 32
148	..	0 72	151/1	..	1 39
149	..	0 31	151/2	..	0 40
153	..	0 82	151/3	..	0 40
154	..	1 10	151/4	..	0 48

Schedule – contd.

LM 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 9, 10 – contd.

187	..	0 70
188	..	0 78
189	..	1 97
190	..	2 04
191	..	1 90
192	..	1 81
193	..	1 90
194	..	1 90
195	..	0 85
196	..	0 85
197	..	0 84
112/1	..	1 22
112/2	..	1 60
112/3	..	1 22
112/4	..	1 60
112/5	..	1 22
113	..	2 50
114	..	4 07
115	..	1 56
116/1	..	1 01
118	..	3 87
119	..	3 29
120	..	3 24
121	..	6 55
122	..	2 39
123	..	2 02

Schedule – contd.

LM 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 9, 10 – contd.

124/1	..	0 81
124/2	..	1 21
125	..	2 02
128/1	..	0 74
128/3	..	0 75
128/2	..	0 75
129	..	2 26
130	..	1 67
131	..	1 67
132	..	4 55
133	..	2 31
134	..	0 81
135	..	0 81
136	..	1 06
137	..	0 40
138	..	0 40
139	..	1 96
140	..	2 57
432	..	0 62
433	..	0 60
434	..	0 65
435	..	1 00
489	..	5 26
490	..	2 63
482	..	8 59
483	..	9 43

Schedule – contd.

LM 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 9, 10 – contd.

484	..	1 96
483	..	1 84

LM 11

112/1	..	1 22
489	..	5 26
490/1	..	2 63
490/2	..	2 63
491	..	10 97
492/1	..	6 10
492/2	..	3 50
493/1	..	1 89
493/3	..	1 90
495	..	8 58
484	..	1 96
243	..	2 51
244	..	3 47

village Yeswadi

2/1	..	1 13
3/1	..	5 28
13	..	3 40
14	..	3 85
15	..	3 59
16	..	3 26
17	..	1 43
18	..	1 80
19	..	2 00
20	..	1 51

Schedule – contd.

LM 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

village Yeswadi – contd.

24/1	..	2 88
25	..	5 77
26	..	2 53
27	..	2 28
28	..	3 68

Total .. 276 70

Name of Project : Kukadi Left Bank Canal,
Yeswadi Br., Canal Km.
1 to 28, Area Kuldharan,
taluka Karjat, district
Ahmednagar.

Name of WUA : Jai Bhawani Paniwapar
Sanstha, No. 27,
Area Kuldharan,
taluka Karjat,
district Ahmednagar.

No. of WUA : 27

Total Area of WUA : 506.20 Hectares

Schedule

**District Ahmednagar, taluka Karjat,
village Kuldharan**

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 3

301/1	..	0 64
301/2	..	0 75

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 3 – contd.

301/3	..	0 75
306	..	0 68
307/2	..	2 87
308	..	0 15
314	..	1 30
322	..	0 54
363	..	0 83
364	..	2 00
364/1	..	2 60
365	..	3 08
368/1	..	0 24
368/2	..	0 29
368/3	..	0 54
370/1	..	0 71
371/1	..	0 18
370/3	..	0 88
371/1	..	1 60
371/2	..	0 52
372	..	0 50
374/1	..	1 93
374/2	..	1 75
374/3	..	0 40
375	..	0 81
377	..	1 10
378	..	1 46

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 3 – contd.

382	..	2 75
389	..	1 20
391	..	1 20
392	..	1 49
393	..	1 49
394/2	..	5 65
395	..	0 80
395/1	..	0 80
395/3	..	1 00
395/4	..	1 00
395/5	..	1 32
496	..	9 14
498	..	7 93
499	..	2 82
500	..	0 97
501	..	1 42
502/1	..	0 80
502/2	..	0 60
503	..	1 10
504	..	1 38
505	..	1 50
506	..	0 75
506/6	..	0 76
506/7	..	0 40
506/8	..	0 40
506/9	..	0 66

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 3 – contd.

506/10	..	0 67
506/11	..	0 68
507	..	1 35
509	..	0 50
510	..	0 78
513	..	0 96
514	..	0 82
515	..	1 26
516	..	0 27
517	..	0 27
518	..	0 92
519	..	1 20
530	..	1 41
531	..	0 87
532	..	0 76
533/1	..	2 00
533/2	..	1 35
534	..	3 21
535	..	1 67
536	..	2 06
537	..	0 66
539	..	0 30
RM 4		
544	..	1 00
545	..	4 00
547	..	3 77

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 4 – contd.

597/1	..	0 67
600	..	6 27
601	..	0 55
602/1	..	0 59
602/2	..	0 29
602/3	..	0 29
602/1/4	..	0 59
602/5	..	0 60
602/1/6	..	0 59
602/1/7	..	3 10
602/2	..	2 80
603	..	2 27
604	..	4 30
606	..	1 98
607	..	1 00
608	..	1 00
609	..	0 98
610	..	5 56
611	..	2 00
612	..	5 49
612/4	..	3 34
614	..	10 00
650/1	..	0 19
650/2	..	0 98
650/3	..	1 02

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 4 – contd.

650/1/4	..	0 19
650/4/2	..	0 31
650/4/2	..	0 31
650/5	..	0 62
650/6	..	0 56
650/7	..	0 57
650/8/1	..	0 23
650/8/2	..	0 23
650/8/3	..	0 24
650/9	..	0 50
650/10/1	..	0 34
650/10/2	..	0 34
650/10/3	..	0 40
650/10/4	..	0 46
650/10/5	..	0 32
650/11/1	..	0 50
650/11/2	..	0 50
650/11/3	..	0 50
650/11/4	..	0 50
650/12	..	3 37
650/13	..	3 88
661	..	3 35
662	..	6 62
663/1	..	0 23
663/2	..	0 22
663/3	..	0 23

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 4 – contd.

663/4	..	0 23
663/5	..	0 23
663/6	..	0 23
663/7	..	0 23
664	..	0 90
665/1	..	1 21
665/2	..	5 95
666	..	7 67
667/1	..	6 11
667/2	..	2 00
668	..	9 08
669	..	3 01
670	..	2 19
671	..	1 53
672	..	2 76
673	..	0 21
674	..	1 57
675	..	1 80
676	..	1 82
677	..	0 39
687	..	6 92
692	..	1 22
RM 5		
595	..	0 30
596	..	2 02
597/1	..	0 67

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 5 – contd.

597/2	..	0 68
597/3	..	0 68
598/1	..	0 72
598/2	..	0 72
598/3	..	0 48
598/4	..	0 48
598/5	..	0 48
598/6	..	0 96
598/7	..	0 96
598/8	..	0 96
600	..	6 60
678/1	..	1 66
678/2	..	1 66
678/3	..	1 66
678/4	..	1 68
681	..	0 58
682	..	0 94
683	..	1 02
684	..	1 02
685	..	1 02
686	..	7 87
706	..	0 76
707	..	0 76
708	..	0 96
709	..	1 10

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 5 – contd.

710	..	0 85
711	..	0 64
713	..	7 31
715	..	0 50
716	..	0 50
718	..	2 64
721	..	1 26
722	..	2 76
724/1	..	2 08
724/2	..	0 50
724/3	..	0 50
724/4	..	0 49
724/5	..	0 60
726	..	1 00
727	..	1 33
728/1	..	0 30
728/2	..	0 67
729/1	..	0 63
729/2	..	0 36
730/1	..	1 60
730/2	..	1 74
731	..	6 61
732	..	0 72
733/1	..	0 32
733/2	..	0 32

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 5 – contd.

735	..	0 35
738	..	0 80
739	..	0 87
740	..	1 75
749	..	2 00
753	..	1 60

LDO 5

406	..	7 95
407	..	2 23
408	..	4 46
409	..	0 15
410	..	2 55
411	..	2 66

LDO 6

397/1	..	1 80
397/2	..	1 81
398	..	4 62
399	..	4 11
400	..	2 44
400/2	..	0 82
400/3	..	0 40

LDO 7

482	..	3 40
483	..	1 88
484	..	1 06

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LDO 7 – contd.

485	..	0 81
486	..	2 20
487	..	2 59
488	..	2 57
489/1	..	1 40
489/2	..	4 86
490	..	2 16
491/2	..	1 87

LDO 8

491/3	..	0 80
491/4	..	0 80
491/5	..	0 80
491/6	..	1 07
491/7	..	0 27
491/8	..	0 27
491/9	..	0 40

492	..	2 30
493	..	2 40
494	..	2 12
495	..	4 70
496/1 to 5	..	8 07

LDO 9

498	..	7 93
499	..	2 82
544/2	..	3 98

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LDO 9 – contd.

545	..	4 00
547	..	3 77
548/1	..	1 50

LDO 10

548/2	..	2 49
549	..	1 90
550	..	3 95
551	..	6 86
552	..	2 18
553	..	2 19
554	..	1 76
555	..	4 06
556/1	..	6 61

LDO 11

557/1	..	0 60
557/2	..	1 60
557/3	..	1 60
557/4	..	1 23
558/1	..	0 60
558/2	..	1 22
558/3	..	1 23
558/4	..	1 99
559/1	..	3 10
559	..	1 03
563	..	0 30

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LDO 11 – contd.

564	..	0 30
581/1	..	1 64
581/2	..	1 64
583	..	0 28
584	..	0 46
585/1	..	0 33
585/2	..	0 39
586	..	0 61
588	..	0 67
589	..	0 24
591	..	0 65
592/1	..	0 80
592/2	..	0 70
592/3	..	0 71
592/4	..	0 80
592/6	..	0 80
593/1	..	0 37
593/2	..	0 37
593/3	..	0 38
593/4	..	0 56
593/5	..	0 57
594/1	..	0 20
594/2	..	0 20
595	..	0 28
596	..	0 25

Schedule – contd.

RM 3, 4, 5; DO 5, 6, 7, 8, 9, 10, 11

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LDO 11 – contd.

599/1	..	0 80
599/2	..	1 00
599/3	..	0 40
599/4	..	0 40
599/5	..	0 70
Total ..		506 20

Name of Project : Kukadi Left Bank Canal,
Yeswadi Br., Canal Km.
1 to 28, Area Dhalwadi,
taluka Karjat, district
Ahmednagar.

Name of WUA : Shri Shankar Paniwapar
Sanstha, No. 28,
Area Dhalwadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

No. of WUA : 28

Total Area of WUA : 846.54 Hectares

Schedule

**District Ahmednagar, taluka Karjat,
village Dhalwadi**

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 6

2	..	1 98
3	..	1 69
3/1	..	0 58

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 6 – contd.

5	..	0 97
6	..	0 36
7	..	1 84
8	..	0 27
8/1	..	1 01
9	..	0 35
9/1	..	1 24
10	..	0 34
10/1	..	2 09
11	..	0 28
11/1	..	0 22
12	..	0 20
15	..	3 61
15/1	..	0 96
16	..	0 76
16/1	..	0 43
17	..	0 32
17/1	..	0 18
18	..	4 88
18/1	..	1 19
19	..	2 82
19/1	..	1 65
20	..	0 41
21	..	0 41
21/1	..	0 97

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 6 – contd.

22	..	0 62
22/1	..	1 17
23	..	0 62
23/1	..	0 86
24	..	0 96
25	..	1 84
25/1	..	0 39
26	..	3 53
26/1	..	1 03
27	..	0 79
28	..	0 27
29	..	1 00
30	..	1 44
30/1	..	0 44
31	..	2 89
31/1	..	0 67
32	..	1 46
33	..	0 76
34	..	4 69
35	..	2 61
37	..	2 61
50	..	1 78
51	..	1 85
52	..	0 41
53	..	0 54

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 6 – contd.

54	..	0 53
55	..	0 54
56	..	0 54
57	..	5 07
58	..	2 11
59	..	2 10
60	..	0 64
61	..	1 63
62	..	2 02
63	..	1 62
64	..	2 34
65	..	0 82
66	..	2 20
67	..	2 20
68	..	1 52
69	..	2 98
70	..	0 73
71	..	0 73
72	..	3 75
74	..	2 09
75	..	0 24
76	..	2 15
77	..	6 28
78	..	6 79
79	..	3 23

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 6 – contd.

80	..	6 46
82	..	2 29
83	..	2 30
84	..	0 87
85	..	2 15
401	..	3 52
402	..	1 21
403	..	1 29
404	..	2 48
405	..	10 47
406	..	1 60
407	..	5 14
408	..	2 41
409	..	0 44
410	..	0 42
412	..	3 99
413	..	1 64
414	..	9 93
415	..	1 58
416	..	9 57
417	..	0 91
418	..	8 95
419	..	1 87
420	..	6 06
421	..	4 81

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 6 – contd.

423	..	11 02
424	..	4 69
436	..	1 00
437	..	2 42
438	..	0 60
439	..	1 40
440	..	0 40
441	..	1 41
442	..	2 53
443	..	2 32
445	..	0 40
446	..	0 40
448	..	2 32
449	..	1 60
450	..	6 23
451	..	8 24
451/1	..	3 65
452	..	2 14
452/1	..	6 79
453	..	0 81
453/1	..	0 37
454	..	7 34
454/1	..	1 34
455	..	0 87
455/1	..	5 80

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 6 – contd.

456	..	17 10
456/1	..	7 15
457	..	1 55
459	..	1 55
460	..	1 56
714	..	2 00
719	..	3 00
720	..	4 40
721	..	1 26
722	..	2 76
723	..	1 26
741	..	5 03
742	..	8 20
743	..	3 70
744	..	2 65
745	..	1 61
770	..	1 17
771	..	1 17
772	..	1 17
773	..	1 17
774	..	1 17
775	..	1 17
776	..	2 43
777	..	3 20
778	..	7 99

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 6 – contd.

779	..	6 20
780	..	7 27
27/1	..	0 81
27/2	..	0 82
411/1	..	2 33
411/2	..	2 34
422/1	..	5 05
422/2	..	1 60
422/3	..	2 04
422/4	..	2 53
447/1	..	0 97
447/2	..	0 53
458/1	..	1 15
458/2	..	0 40

RM 7

38	..	1 21
39	..	1 59
40	..	1 05
41	..	1 47
42	..	0 27
43	..	0 55
44	..	5 66
45	..	0 90
47	..	0 27
49	..	0 35

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 7 – contd.

81	..	5 21
86	..	2 60
87	..	0 76
88	..	0 81
89	..	2 04
90	..	0 90
91	..	0 91
92	..	0 95
97	..	3 23
98	..	4 02
99/1	..	1 62
99/2	..	1 63

RM 8

4	..	2 16
5	..	0 37
6	..	0 70
93	..	2 99
94	..	2 67
95	..	3 42
96	..	10 88
101	..	2 53
102	..	6 44
103	..	3 27
104	..	2 82
106	..	0 86

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 8 – contd.

107	..	0 85
108	..	1 70
109	..	2 72
110	..	3 03
111	..	3 02
112	..	3 21
113	..	3 00
114	..	1 78
115	..	1 69
116	..	2 33
117	..	0 23
118	..	0 21
119	..	0 26
120	..	0 12
122	..	0 12
123	..	0 12
124	..	0 13
125	..	0 19
131	..	1 18
132	..	1 00
133	..	1 42
134	..	1 61
135	..	1 54
136	..	1 28
139	..	0 55

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 8 – contd.

140	..	0 39
141	..	0 57
142	..	0 90
144	..	0 13
145	..	0 37
146	..	0 37
149	..	0 24
151	..	1 47
153	..	0 69
155	..	2 10
156	..	2 74
157	..	0 81
158	..	0 85
159	..	0 56
181	..	0 69
182	..	1 24
183	..	1 79
184	..	1 79
185	..	1 07
186	..	3 55
187	..	1 24
188	..	1 30
189	..	0 29
190	..	2 87
192	..	0 88

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 8 – contd.

212	..	2 37
213	..	1 68
214	..	1 50
215	..	1 30
216	..	2 39
217	..	1 60
218	..	1 60
219	..	0 28
220	..	1 60
221	..	3 23
222	..	6 46
223	..	1 05
224	..	1 05
225	..	1 05
226	..	3 67
227	..	4 88
228	..	1 05
229	..	1 05
381	..	6 07
382	..	7 72
383	..	1 02
384	..	6 11
387	..	1 13
388	..	0 30
390	..	0 32

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 8 – contd.

391	..	0 50
391	..	0 54
392	..	0 25
393	..	2 04
394	..	1 61
395	..	2 28
396	..	0 64
397	..	1 01
399	..	1 85

RM 9

160	..	2 58
161	..	3 60
167	..	1 71
168	..	0 32
176	..	2 31
177	..	0 41
178	..	2 31
179	..	1 35
180	..	1 25
193	..	9 23
194	..	1 60
197	..	1 15
198	..	3 85
201	..	2 71

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 9 – contd.

202	..	1 77
203	..	2 67
204	..	0 89
205	..	6 09
206	..	4 98
207	..	3 23
208	..	1 39
209	..	0 82
210	..	0 83
211	..	1 41
230	..	2 60
231	..	3 63
232	..	2 00
234	..	3 63
235	..	3 23
236	..	3 23
237	..	3 23
238	..	3 23
239	..	3 23
373	..	2 12
375	..	0 82
376	..	0 58
378	..	0 57
379	..	0 84

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 9 – contd.

380	..	1 82
233/1	..	1 92
233/2	..	3 86
	LM 3	
42	..	2 02
45	..	6 47
48	..	2 86
53	..	6 00
54	..	2 02
55	..	6 27
56	..	3 23
57	..	3 23
58	..	3 23
59	..	2 02
60	..	5 16
127	..	1 93
128	..	1 75
129	..	1 81
130	..	1 83
131	..	1 83
132	..	1 85
133	..	1 81
134	..	1 96
135	..	1 83

Schedule – contd.

RM 6, 7, 8, 9, LM 3, 4

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 3 – contd.

136	..	2 86
137	..	3 03
	LM 4	
28	..	3 23
29	..	4 89
30	..	2 96
32	..	2 02
34	..	6 47
38	..	3 23
39	..	3 23
43	..	4 05
44	..	4 74
52	..	2 02
61	..	4 93
62	..	2 40
63	..	3 51
64	..	2 02
67	..	3 23
116	..	1 59
117	..	0 20
118	..	0 32
119	..	0 55
120	..	0 58
121	..	0 40
122	..	0 40
123	..	0 40
124	..	0 40
125	..	2 73
126	..	1 54

Total .. 846 54

Name of Project : Kukadi Left Bank Canal,
Yeswadi Br., Canal Km.
1 to 28, Area Dhalwadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

Schedule – *contd.*

RM 10, LM 6, DO 15

Name of WUA : Chhatrapati Shivajiraje
Paniwapar Sanstha, No.
29, Area Dhalwadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

Gat No./
Survey No.
1

Area
(C.C.A.)
2
H. A.

RM 10 – *contd.*

No. of WUA : 29

Total Area of WUA : 489.00 Hectares

Schedule

**District Ahmednagar, taluka Karjat,
village Dhalwadi**

RM 10, LM 6, DO 15

Gat No./
Survey No.
1

Area
(C.C.A.)
2
H. A.

RM 10

			68	..	0 47
			162	..	2 41
			163	..	3 64
			165	..	2 04
			166	..	2 00
			169	..	5 34
			170	..	2 48
			171	..	2 29
			172	..	2 39
			175	..	4 92
			195	..	1 59
32	..	0 41	196	..	4 37
33	..	0 64	199	..	1 26
34	..	1 08	200	..	3 94
35	..	6 79	242	..	1 78
36	..	1 62	243	..	8 80
37	..	1 66	244	..	6 37
38	..	1 82	245	..	8 58
39	..	1 12	246	..	0 90
40	..	2 12	247	..	9 81
62	..	1 33	248	..	9 23
63	..	1 55	249	..	5 38
64	..	3 08	250	..	4 98
65	..	3 21	251	..	4 00
66	..	1 51	252	..	4 72
67	..	1 47			

Schedule – contd.

RM 10, LM 6, DO 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 10 – contd.

253	..	2 32
254	..	0 80
255	..	1 20
256	..	3 07
258	..	2 05
259	..	1 04
260	..	1 24
261	..	1 24
262	..	1 24
263	..	1 24
264	..	1 20
265	..	1 21
266	..	1 19
267	..	1 20
268	..	0 27
270	..	2 58
271	..	2 63
272	..	1 73
273	..	2 25
274	..	2 35
275	..	2 91
276	..	2 06
277	..	2 06
280	..	3 75
281	..	1 31

Schedule – contd.

RM 10, LM 6, DO 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 10 – contd.

282	..	1 55
283	..	2 96
284	..	3 14
285	..	1 06
286	..	0 40
287	..	0 35
289	..	2 82
290	..	4 82
291	..	2 15
292	..	0 62
293	..	1 18
294	..	0 62
295	..	1 69
297	..	2 57
298	..	0 83
299	..	0 83
300	..	1 55
301	..	0 45
302	..	0 99
303	..	3 40
304	..	0 59
306	..	0 59
307	..	0 59
308	..	0 59
309	..	9 33

Schedule – contd.

RM 10, LM 6, DO 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 10 – contd.

310	..	4 85
311	..	3 80
312	..	2 83
313	..	2 98
314	..	0 33
315	..	2 55
316	..	5 95
317	..	2 65
318	..	2 16
319	..	0 93
320	..	0 93
321	..	0 68
322	..	1 43
324	..	3 05
325	..	2 00
326	..	1 38
327	..	5 59
357	..	3 00
358	..	1 07
359	..	2 81
360	..	3 82
361	..	1 19
362	..	1 19
363	..	1 19
364	..	1 08

Schedule – contd.

RM 10, LM 6, DO 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 10 – contd.

365	..	2 50
366	..	0 34
367	..	0 34
368	..	0 33
369	..	0 33
370	..	1 47
371	..	0 79
389	..	4 55
RM 10 SM		
50	..	1 76
51	..	3 02
52	..	0 27
53	..	2 83
54	..	1 81
55	..	3 01
57	..	0 24
58	..	0 62
59	..	0 24
341	..	2 72
342	..	2 76
343	..	2 60
344	..	3 40
345	..	4 45
346	..	13 60
347	..	2 43

Schedule – contd.

RM 10, LM 6, DO 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 10 SM – contd.

348	..	2 45
349	..	2 43
350	..	2 43
351	..	6 44
352	..	2 00
353	..	2 00
354	..	3 00
355	..	3 00
356	..	1 87
41	..	2 52
42	..	2 62
43	..	1 29
44	..	1 29
45	..	2 65
46	..	0 71
47	..	0 77
48	..	0 39
49	..	0 38
	LM 6	
806	..	2 17
818	..	6 46
831	..	1 42
832	..	1 42
833	..	1 21
834	..	1 20
835	..	4 15
836	..	7 90

Schedule – contd.

RM 10, LM 6, DO 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 6 – contd.

837	..	2 02
838	..	6 47
839	..	4 37
840	..	3 23
841	..	3 23
842	..	3 23
843	..	0 61
844	..	3 23
845	..	3 23
846	..	3 23
847	..	3 23
883	..	3 03
884	..	2 11
885	..	6 00
886	..	6 85

DO 15

848	..	3 87
849	..	3 23
850	..	3 23
851	..	3 23
852	..	3 23
853	..	3 23
854	..	3 23
855	..	5 44
883	..	3 31

Total	..	489 00
--------------	----	---------------

Name of Project	: Kukadi Left Bank Canal, Yeswadi Br., Canal Km. 1 to 28, Area Pimpalwadi, taluka Karjat, district Ahmednagar.	Schedule – contd. LM 5, SM 1, 2	
		Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
		1	2 H. A.
Name of WUA	: Chhatrapati Sambhajiraje Paniwapar Sanstha, No. 30, Area Pimpalwadi, taluka Karjat, district Ahmednagar.		LM 5 – contd.
		16	.. 1 29
		17	.. 1 29
No. of WUA	: 30	18	.. 8 35
Total Area of WUA	: 833.50 Hectares	19	.. 9 87
	Schedule	20	.. 2 63
	District Ahmednagar, taluka Karjat, village Pimpalwadi	21	.. 2 99
	LM 5, SM 1, 2	22	.. 3 23
		23	.. 6 52
		24	.. 0 87
Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)	24/1	.. 2 02
1	2 H. A.	24/2	.. 1 62
	LM 5	24/3	.. 6 47
1	.. 7 51	25	.. 7 05
2	.. 1 39	26	.. 1 85
3	.. 1 13	27	.. 3 23
4	.. 1 11	28	.. 3 23
5	.. 1 12	29	.. 4 89
6	.. 1 08	30	.. 2 97
7	.. 3 22	31	.. 3 23
8	.. 3 22	70	.. 2 73
9	.. 3 40	72	.. 3 23
10	.. 8 55	76	.. 3 23
11	.. 5 26	77	.. 2 02
12	.. 5 04	78	.. 2 02
13	.. 5 06	79	.. 2 02
14	.. 1 29		
15	.. 1 28		

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

80	..	3 23
81	..	3 24
82	..	3 23
83	..	8 71
84	..	1 48
85	..	0 60
86	..	0 60
87	..	0 93
88	..	0 24
89	..	0 76
90	..	1 46
91	..	0 53
92	..	1 66
93	..	3 77
94	..	0 05
95	..	4 12
96	..	1 96
97	..	0 03
98	..	0 58
99	..	0 56
100	..	0 57
101	..	0 56
102	..	0 84
103	..	0 28
104	..	0 19

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

105	..	0 21
106	..	0 27
107	..	0 61
108	..	0 42
109	..	0 57
110	..	0 85
111	..	0 99
112	..	1 18
113	..	2 60
114	..	0 61
115	..	1 73
236	..	1 00
239/1	..	1 90
239/2	..	1 91
240	..	0 63
241/1	..	1 13
241/2	..	0 46
242	..	1 00
302	..	8 20
303	..	0 87
304	..	0 86
305	..	2 12
306	..	0 47
307	..	0 47
308	..	1 16

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

309	..	1 16
310	..	1 16
311	..	1 16
312	..	0 24
313	..	0 28
314	..	0 76
315	..	1 24
316	..	0 73
317	..	1 70
318	..	0 63
319	..	0 64
320	..	0 69
321	..	0 67
322	..	1 90
323	..	0 82
324	..	0 83
325	..	1 64
326	..	1 64
327	..	5 44
328	..	0 93
329	..	1 60
330	..	3 27
331	..	1 17
332	..	1 23
333	..	1 21

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

334	..	1 30
335	..	3 47
336	..	1 17
337	..	1 06
338	..	1 12
339	..	2 62
340	..	2 28
357	..	1 53
358	..	1 59
359	..	1 89
360	..	2 31
361	..	2 32
362	..	1 49
363	..	1 48
364	..	0 61
365	..	0 51
366	..	1 60
367	..	1 49
368	..	1 70
369	..	1 26
370	..	0 91
371	..	0 79
372	..	0 59
373	..	0 36
374	..	0 34

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

375	..	0 42
376	..	0 31
377	..	0 50
378	..	0 63
379	..	0 59
380	..	0 54
381	..	0 58
384	..	0 52
382	..	0 96
383	..	1 13
385	..	0 96
386	..	1 13
387	..	1 01
388	..	0 54
389	..	0 12
390	..	4 04
391	..	8 05
392	..	6 55
393	..	1 00
394	..	1 00
401	..	1 01
402	..	0 54
403	..	0 13
404	..	2 04
405	..	0 81
668	..	2 21

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

679	..	2 20
680	..	3 03
681	..	2 42
682	..	2 21
683	..	2 98
684	..	2 96
685	..	2 09
686	..	2 70
687	..	2 30
688	..	2 29
689	..	5 00
690	..	2 14
691	..	2 15
692	..	4 50
693	..	5 23
694	..	4 96
695	..	1 60
696	..	0 60
697	..	0 86
698	..	1 12
699	..	1 01
700	..	1 90
701	..	2 09
702	..	0 69
703	..	2 41
704	..	2 20

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

705	..	2 42
706	..	2 73
707	..	3 65
708	..	4 67
709	..	0 86
710	..	0 86
711	..	1 33
712	..	3 41
713	..	6 35
714	..	4 45
715	..	6 51
716	..	6 79
717	..	0 67
718	..	0 80
719	..	0 33
720	..	0 25
721	..	0 41
722	..	0 32
723	..	0 32
724	..	0 63
725	..	0 26
726	..	0 75
727	..	0 34
728	..	0 30
729	..	3 14
730	..	3 50

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

731	..	2 68
732	..	6 33
734	..	7 24
735	..	3 59
736	..	3 58
737	..	4 96
738	..	8 63
739	..	3 57
740	..	4 37
741	..	8 60
742	..	5 78
743	..	2 26
744	..	8 56
745	..	6 93
746	..	6 27
747	..	5 63
748	..	1 22
749	..	1 28
750	..	2 78
751	..	1 96
752	..	1 94
753	..	0 77
754	..	0 71
755	..	1 56
756	..	1 19
757	..	2 38

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

758	..	1 07
759	..	0 38
760	..	1 00
761	..	0 77
762	..	0 59
763	..	0 70
764	..	0 62
765	..	0 63
766	..	0 62
767	..	1 04
768	..	0 20
769	..	1 13
770	..	1 21
771	..	1 22
772	..	1 21
773	..	0 41
774	..	1 85
775	..	3 92
801	..	1 00
805	..	5 44
806	..	9 00
818	..	6 46
821	..	5 95
822	..	1 78
823	..	5 46
824	..	3 66

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

825	..	10 19
826	..	6 67
827	..	2 72
828	..	2 10
829	..	1 71
830	..	1 90
831	..	1 42
832	..	1 42
833	..	1 21
834	..	1 21
835	..	4 55
836	..	7 90
837	..	2 02
855	..	6 07
856	..	3 23
863	..	3 23
864	..	3 23
865	..	2 02
866	..	2 02
867	..	2 02
868	..	2 02
869	..	5 60
870	..	1 50
871	..	0 52
872	..	1 00
873	..	1 00

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

874	..	0 48
875	..	2 05
876	..	4 75
877	..	1 21
878	..	1 21
879	..	1 21
880	..	1 21
881	..	2 96
882	..	0 95
883	..	3 31
884	..	3 53
885	..	6 00
886	..	6 85
887	..	3 23
888/1	..	1 34
888/2	..	1 35
888/3	..	1 35
889	..	2 78
890	..	3 42
891	..	2 82
892	..	2 17
893	..	6 25
894	..	2 62
895	..	0 20
896	..	0 22
897	..	0 20

Schedule – contd.

LM 5, SM 1, 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 5 – contd.

898	..	0 65
899	..	1 20
900	..	0 51
901	..	0 51
902	..	1 22
903	..	1 04
904	..	5 46
905	..	5 44
906	..	11 71
907	..	9 04
908	..	2 58
909	..	8 43
910	..	2 02
911	..	2 03
912	..	2 03
913	..	2 04
914	..	7 06
915	..	8 92
916	..	7 93
917	..	6 15
918	..	3 30
919	..	0 51
920	..	2 03
921	..	1 00

Total ..

833 50

Name of Project : Kukadi Left Bank Canal,
Yeswadi Br., Canal Km.
1 to 28, Area Talwadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

Schedule – *contd.*

RM 11, SM 1

Name of WUA : Shri Bhairavnath
Paniwapar Sanstha,
No. 31,
Area Talwadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

Gat No./
Survey No.

Area
(C.C.A.)

1

2

H. A.

RM 11 - Belwandi – *contd.*

No. of WUA : 31

Total Area of WUA : 976.00 Hectares

Schedule

**District Ahmednagar, taluka Karjat,
village Talwadi**

RM 11, SM 1

Gat No./
Survey No.
1

Area
(C.C.A.)
2
H. A.

RM 11 - Belwandi

1	..	4 00	85	..	10 68
2	..	6 10	86	..	4 83
3	..	4 91	87	..	10 42
4	..	0 75	88	..	8 27
5	..	1 04	89	..	5 00
6	..	1 88	90	..	6 10
7	..	1 46	91	..	2 55
7/1	..	1 43	92	..	3 23
8	..	1 37	93	..	1 55
9	..	2 14	94	..	1 49
10	..	2 83	95	..	10 52
11	..	3 93	96	..	3 59
12	..	2 24	97	..	3 72
13	..	5 92	98	..	2 23
14	..	5 11	99	..	4 45
15	..	7 50	100	..	1 95
			101	..	0 60
			102	..	1 38
			103	..	2 28

Schedule – contd.

RM 11, SM 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 11 - Belwandi – contd.

104	..	12 35
105	..	0 47
106	..	2 44
107	..	0 43
108	..	0 44
109	..	0 53
110	..	0 81
111	..	0 82
112	..	0 67
113	..	0 68
114	..	0 53
115	..	5 91
116	..	5 83
117	..	0 31
119	..	0 30
120	..	1 41
121	..	2 35
122	..	1 68
124	..	1 63
125	..	1 10

RM 11 - Talwadi

180	..	1 48
181	..	0 85
182	..	0 36
183	..	0 50
186	..	0 25

Schedule – contd.

RM 11, SM 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 11 - Talwadi – contd.

189	..	2 46
190	..	1 62
191	..	1 61
192	..	2 81
193	..	1 27
194	..	3 29
195	..	4 06
197	..	2 95
198	..	3 48
199	..	1 61
200	..	1 60
201	..	1 91
202	..	1 61
203	..	1 17
206	..	1 18
207	..	1 19
208	..	3 78
209	..	4 40
210	..	350 50
211	..	2 36
213	..	6 65
215	..	3 48
216	..	4 28
217	..	3 49
218	..	1 47
220	..	3 42

Schedule – contd.

RM 11, SM 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 11 - Talwadi – contd.

221	..	0 67
222	..	3 52
223	..	1 62
224	..	3 00
225	..	13 63
226	..	0 57
204	..	1 18
227	..	0 58
228	..	0 59
229	..	0 73
230	..	1 54
231	..	4 05
232	..	3 85
233	..	3 46
234	..	1 95
235	..	1 95
236	..	2 27
237	..	0 96
238	..	1 91
239	..	2 27
240	..	2 27
241	..	0 60
242	..	0 61
243	..	2 74
245	..	1 94
246	..	1 08
247	..	0 40
249	..	1 48
250	..	11 94

Schedule – contd.

RM 11, SM 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 11 - Talwadi – contd.

251	..	0 65
252	..	0 64
253	..	0 38
254	..	0 41
255	..	0 41
257	..	1 66
258	..	1 54
259	..	2 19
261	..	1 90
262	..	1 91
263	..	1 67
264	..	1 67
265	..	1 71
266	..	1 39
267	..	0 89
268	..	0 65
269	..	3 30
271	..	0 72
272	..	0 96
273	..	1 00
274	..	0 70
275	..	0 47
276	..	0 48
277	..	0 95
278	..	0 88
279	..	1 25
280	..	2 58
281	..	2 02
282	..	3 85

Schedule – contd.

RM 11, SM 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 11 - Talwadi – contd.

283	..	0 75
284	..	1 00
285	..	1 90
286	..	1 13
287	..	2 65
288	..	3 97
289	..	7 87
290	..	3 70
291	..	3 71
292	..	4 67
293	..	5 18
295	..	4 42
296	..	4 42
297	..	3 36
298	..	4 69
299	..	1 72
301	..	0 66
302	..	0 80
303	..	0 45
304	..	0 67
305	..	0 73
306	..	3 95
307	..	1 33
308	..	1 34
317	..	1 71
318	..	1 52
319	..	0 29
324	..	0 33
325	..	0 33

Schedule – contd.

RM 11, SM 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 11 - Talwadi – contd.

326	..	0 61
328	..	2 25
329	..	0 71
330	..	0 52
332	..	3 11
333/1	..	0 75
333/2	..	0 74
336	..	0 46
337	..	0 47
338	..	0 47
340	..	1 35
341	..	1 55
343	..	0 34
346	..	1 41
347	..	0 40
348	..	0 59

RM 11 - Dhalwadi

257	..	2 26
259	..	3 30
278	..	5 99
278/1	..	3 35
279	..	7 19
328	..	2 29
329	..	2 60
330	..	2 64
331	..	2 82
332	..	1 16
333	..	0 53
334	..	0 52

Schedule – contd.

RM 11, SM 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 11 - Dhalwadi – contd.

335	..	0 53
336	..	2 86
337	..	0 75
338	..	0 39
339	..	0 39
340	..	1 20

RM 11 - Rakshaswadi Bk.

56	..	1 94
60	..	2 05
70	..	1 63
72	..	1 58
73	..	0 82
74	..	0 82
75	..	0 80
76	..	3 96
77	..	4 05
78	..	1 17
79	..	0 34
80	..	0 25
81	..	3 55
82	..	1 10
83	..	1 53
84	..	0 76
85	..	3 00
86	..	1 70
87	..	10 70
88	..	2 40
89	..	0 20
90	..	0 43

Schedule – contd.

RM 11, SM 1

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 11 - Rakshaswadi Bk. – contd.

91	..	6 22
92	..	1 17
94	..	1 30
95	..	1 28
96	..	0 44
97	..	0 09
100	..	0 75
101	..	1 03
102	..	0 83

RM 11 - Talwadi

103	..	0 45
104	..	0 99
105	..	0 34
106	..	1 28
107	..	0 58
108	..	1 58
109	..	4 54
457	..	0 44
458	..	3 08
459	..	0 17
460	..	0 35
461	..	5 31
462	..	1 63
463	..	0 55
464	..	1 04
465	..	0 62
466	..	1 18

Total .. 976 00

Name of Project : Kukadi Left Bank Canal,
Yeswadi Br., Canal Km.
1 to 28, Area Baradgaon
Dagadi, Talwadi,
Pimpalwadi, taluka Karjat,
district Ahmednagar.

Schedule – *contd.*

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2 H. A.

Name of WUA : Shri Khandoba Paniwapar
Sanstha, No. 32,
Area Baradgaon Dagadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

RM 12 - Talwadi – *contd.*

No. of WUA : 32

Total Area of WUA : 724.00 Hectares

Schedule

**District Ahmednagar, taluka Karjat,
village Baradgaon Dagadi, Talwadi, Pimpalwadi**

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2 H. A.

RM 12 - Talwadi

2	..	3 00	17	..	0 22
3	..	1 70	19	..	0 22
4	..	1 84	20	..	0 12
5	..	2 61	21	..	0 11
6	..	3 75	22	..	0 36
7	..	0 73	23	..	0 70
8	..	0 25	24	..	0 74
9	..	1 67	25	..	5 00
10	..	0 31	26	..	1 82
11	..	0 25	27	..	1 82
12	..	0 21	28	..	1 83
13	..	0 38	29	..	2 02
14	..	0 31	35	..	2 02
15	..	0 56	36	..	2 03
16	..	0 56	37	..	1 53
			38	..	2 65
			39	..	2 52
			40	..	4 84
			46	..	2 97
			55	..	4 10
			61	..	6 63
			85	..	0 58
			88	..	2 50
			93	..	1 78
			94	..	1 79
			95	..	0 79

Schedule – contd.

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 12 - Talwadi – contd.

96	..	1 33
97	..	1 31
98	..	1 33
143	..	1 55
144	..	2 46
145	..	2 48
146	..	1 25
147	..	0 57
148	..	1 52
152	..	0 26
156	..	0 65
157	..	1 39
158	..	0 38
159	..	0 21
160	..	1 66
161	..	0 41
162	..	0 30
163	..	1 00
164	..	0 80
165	..	0 08
166	..	0 09
167	..	0 11
168	..	0 85
169	..	4 07
170	..	1 81
171	..	0 98

Schedule – contd.

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 12 - Talwadi – contd.

172	..	0 77
173	..	0 62
174	..	0 60
175	..	0 75
176	..	0 62
177	..	2 31
309	..	2 07
311	..	1 79
312	..	0 61
313	..	1 23
314	..	2 18
315	..	0 77
316	..	3 01

RM 13 - Talwadi

31	..	2 42
32	..	2 21
33	..	1 62
34	..	2 89
63	..	6 64
64	..	8 25
65	..	1 74
66	..	1 65
68	..	1 65
69	..	1 74
70	..	1 17
71	..	1 57

Schedule – contd.

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 13 - Talwadi – contd.

72	..	3 73
73	..	1 81
74	..	5 35
75	..	1 37
76	..	1 12
77	..	0 67
78	..	0 67
79	..	1 94
80	..	1 97
81	..	0 8
82	..	1 97
83	..	2 05
87	..	2 71
89	..	1 75
90	..	3 53
91	..	7 44
92	..	5 32
99	..	2 78
100	..	2 84
101	..	2 73
102	..	1 04
103	..	1 06
104	..	1 10
105	..	2 67
106	..	5 51
107	..	12 91

Schedule – contd.

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 13 - Talwadi – contd.

108	..	2 08
109	..	1 84
110	..	1 99
111	..	1 60
113	..	1 20
114	..	1 18
115	..	1 17
116	..	3 05
117	..	10 39
118	..	2 63
119	..	2 19
120	..	2 18
121	..	0 81
122	..	0 40
123	..	0 40
124	..	0 81
125	..	1 21
127	..	7 49
128	..	3 25
129	..	3 20
130	..	2 58
131	..	1 54
132	..	0 58
133	..	4 23
134	..	1 12
135	..	1 19

Schedule – contd.

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 13 - Talwadi – contd.

136	..	1 43
137	..	0 74
138	..	0 78
139	..	0 56
140	..	0 57
141	..	1 86
61/1	..	2 47

RM 13 - Baradgaon Dagadi

1	..	1 73
2	..	0 91
3	..	1 84
4	..	1 08
5	..	1 34
6	..	0 18
7	..	0 26
8	..	1 00
9	..	0 82
10	..	0 22
11	..	0 15
12	..	0 15
13	..	1 56
14	..	1 31
15	..	0 77
16	..	0 48
17	..	0 53
18	..	1 74

Schedule – contd.

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 13 - Baradgaon Dagadi – contd.

19	..	1 40
20	..	1 40
21	..	2 26
22	..	2 26
23	..	4 97
24	..	4 35
25	..	8 20
26	..	1 62
27	..	2 43
28	..	0 86
29	..	0 27
30	..	0 98

RM 13 - Talwadi

31	..	3 50
32	..	5 18
33	..	5 08
34	..	6 87
35	..	2 20
36	..	6 30
37	..	3 65
38	..	2 26
39	..	2 78
40	..	1 40
42	..	2 22
43	..	2 26
61/1	..	3 26

Schedule – contd.

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 13 - Talwadi – contd.

61/1-A	..	1 42
206	..	12 10
207	..	10 11
208	..	2 63
209	..	2 88
210	..	2 48
211	..	5 95
212	..	9 36
213	..	2 38

RM 13 - Baradgaon Sudrik

501	..	1 94
515	..	5 47
516	..	5 51
517	..	15 25
518	..	10 52
520	..	15 16
521	..	0 95
522	..	11 09
523	..	5 72
524	..	9 10
569	..	8 15
570	..	7 93
571	..	12 94
572	..	2 39
573	..	4 62
574	..	18 19

Schedule – contd.

RM 12, 13; LM 7

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 13 - Baradgaon Sudrik – contd.

575	..	8 23
576	..	5 61
577	..	3 95
578	..	2 61
589	..	4 22

LM 7 - Pimpalwadi

803	..	9 53
804	..	1 71
805	..	5 44
807	..	2 79
808	..	1 38
809	..	12 65
810	..	1 62
811	..	3 23
812	..	3 23
813	..	1 62
814	..	6 47
815	..	3 23
816	..	3 23

LM 7 - Talwadi

41	..	2 58
42	..	2 65
43	..	0 96
44	..	2 02
45	..	1 98
47	..	1 99

Schedule – contd.

No. of WUA : 33

RM 12, 13; LM 7

Total Area of WUA : 771.00 Hectares

Gat No./ Survey No. 1	Area (C.C.A.) 2 H. A.	Schedule District Ahmednagar, taluka Karjat, village Baradgaon Dagadi LM 8, 9, 10; RM 14, 15	
RM 7 - Talwadi – contd.		Gat No./ Survey No. 1	Area (C.C.A.) 2 H. A.
48	.. 2 00		
49	.. 2 00		
50	.. 3 83		
51	.. 3 61		
52	.. 8 92	64	.. 0 51
53	.. 2 03	65	.. 2 29
54	.. 1 82	66	.. 0 91
56	.. 1 48	67	.. 2 76
LDO 16 - Talwadi		68	.. 2 67
57	.. 0 73	69	.. 0 46
58	.. 1 25	70	.. 2 55
59	.. 0 41	71	.. 1 20
60	.. 2 58	72	.. 2 54
62	.. 10 91	73	.. 1 20
LDO 16 - Baradgaon Dagadi		81	.. 3 75
62	.. 4 91	82	.. 4 48
63	.. 4 58	83	.. 5 49
219	.. 6 63	86	.. 0 40
Total ..	724 00	88	.. 1 52
Name of Project : Kukadi Left Bank Canal, Yeswadi Br., Canal Km. 1 to 28, Area Baradgaon Dagadi, taluka Karjat, district Ahmednagar.		89	.. 1 02
Name of WUA : Shriram Paniwapar Sanstha, No. 33, Area Baradgaon Dagadi, taluka Karjat, district Ahmednagar.		90	.. 0 45
		91	.. 1 16
		93	.. 3 70
		94	.. 3 61
		346	.. 3 07
		347	.. 2 57

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 8 – contd.

349	..	1 44
350	..	0 82
351	..	0 81
352	..	0 95
353	..	0 30
354	..	1 57
790	..	4 85
791	..	2 00
792	..	0 73
793	..	0 87
794	..	1 00
795	..	1 86
796	..	1 52
797	..	0 99
798	..	0 74
799	..	0 35
801	..	0 31
802	..	1 85
803	..	0 73

LM 9

84	..	1 89
85	..	2 40
92	..	2 63
95	..	3 61
96	..	1 17
97	..	9 23

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 9 – contd.

98	..	6 36
113	..	6 40
114	..	6 23
115	..	1 33
116	..	1 33
117	..	1 33
118	..	1 34
119	..	3 68
120	..	3 34
121	..	4 92
122	..	10 20
123	..	3 42
124	..	8 23
125	..	2 37
129	..	3 89
197	..	6 11
198	..	4 83
199	..	1 76
200	..	1 82
201	..	1 33
202	..	1 72
203	..	4 05
348	..	2 67
356	..	9 00
357	..	1 52
358	..	1 59

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 9 – contd.

401	..	1 75
402	..	10 32
403	..	1 28
404	..	1 59
405	..	1 46
406	..	4 00
408	..	3 80
409	..	0 98
410	..	0 98
411	..	5 75
412	..	1 90
413	..	1 90
414	..	1 98
415	..	3 07
416	..	1 54
417	..	1 54
418	..	5 25
419	..	5 22
420	..	3 39
421	..	0 59
422	..	0 59
423	..	0 71
424	..	1 25
425	..	1 20
426	..	0 51

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 9 – contd.

427	..	0 65
428	..	0 62
429	..	0 51
430	..	1 13
431	..	1 16
432	..	0 62
433	..	0 60
434	..	0 65
435	..	1 00
436	..	0 20
437	..	0 21
438	..	1 05
439	..	0 71
440	..	0 28
441	..	0 56
442	..	0 24
443	..	0 31
444	..	0 14
445	..	1 50
446	..	1 62
447	..	0 56
448	..	0 56
449	..	1 07
450	..	0 48
451	..	0 28

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 9 – contd.

452	..	0 36
453	..	1 33
454	..	0 35

LM 10

157	..	1 45
158	..	1 67
159	..	1 43
160	..	2 40
161	..	2 25
162	..	5 56
163	..	5 73
164	..	10 94
165	..	9 95
166	..	7 00
169/2	..	1 87
170	..	0 22
171	..	5 95
172	..	1 99
173	..	1 77
174	..	1 78
175	..	3 78
176	..	1 17
177	..	1 52
178	..	6 43
179	..	6 11
180	..	2 29

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 10 – contd.

181	..	8 31
182	..	8 29
184	..	4 12
185	..	5 75
186	..	6 64
188	..	9 96
189	..	4 81
190	..	2 05
191	..	1 84
192	..	2 35
193	..	2 05
194	..	1 11
195	..	1 26
196	..	2 27
204	..	9 91
220	..	0 64
221	..	0 53
222	..	0 32
223	..	0 70
225	..	4 19
227	..	2 64
228	..	2 02
229	..	2 98

RM 14

59	..	4 58
74	..	6 33

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 14 – contd.

75	..	6 50
76	..	6 56
77/1	..	6 79
78	..	5 02
79	..	4 24
101	..	0 44
102	..	1 47
103	..	0 39
105	..	0 56
106	..	0 74
107	..	2 08
108	..	8 80
175	..	0 50
178	..	0 54
179	..	0 16
181	..	0 16
182	..	0 21
184	..	0 40
185	..	0 15
186	..	0 11
187	..	0 16
189	..	0 16
190	..	0 34
193	..	0 20
196	..	0 14
197	..	0 26

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 14 – contd.

199	..	0 20
200	..	0 19
201	..	0 93
204	..	1 45
205	..	0 29
206	..	8 85
207	..	6 81
213	..	1 33
214	..	1 96

RM 15

136/1	..	3 23
137	..	3 20
138	..	5 17
139	..	2 29
140	..	3 13
141	..	2 49
142	..	2 15
143	..	4 03
144	..	2 31
145	..	1 95
146	..	4 06
147	..	3 75
148	..	3 00
149	..	3 10
151	..	6 26
152	..	2 08

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 15 – contd.

153	..	3 19
154	..	4 15
155	..	1 87
156	..	6 13
157	..	6 81
158	..	5 57
159	..	10 95
160	..	3 25
161	..	3 76
162	..	7 13
163	..	2 64
164	..	3 91
165	..	0 26
166	..	0 84
167	..	0 63
168	..	1 67
169	..	0 41
170	..	1 03
172	..	0 45
174	..	0 31
176	..	2 84
	DOR 8	
80	..	3 39
99	..	5 24
100	..	0 96
109	..	5 12

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

DOR 8 – contd.

110	..	2 43
111	..	3 74
112	..	6 16
127	..	1 82
128/1 to 4	..	3 14

DOR 9

126	..	4 72
128/5 to 8	..	3 56
130	..	2 38
131	..	5 10
132	..	4 99
134	..	6 19
135	..	5 06

DOR 16-A

136/2	..	5 20
150	..	6 20
205	..	0 38
206	..	0 27
209	..	0 29
211	..	1 30
212	..	0 57
213	..	0 31
214	..	0 29
215	..	0 15
216	..	0 12
217	..	0 67

Schedule – contd.

LM 8, 9, 10; RM 14, 15

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2 H. A.

DOR 16-A – contd.

218	..	0 24
219	..	0 27
230	..	11 00
231	..	1 37
232	..	0 30
234	..	0 68
236	..	0 62
237	..	0 61
238	..	0 58
239	..	0 58

DOR 7

48	..	4 72
49	..	4 28
50	..	2 83
51	..	0 75
52	..	0 64
53	..	0 52
54	..	0 61
55	..	1 02
56	..	1 37
57	..	1 90
58	..	0 47
60	..	9 11
61/2 to 3	..	3 78

Total ..

771 00

Name of Project : Kukadi Left Bank Canal, Yeswadi Br., Canal Km. 1 to 28, Area Yeswadi, taluka Karjat, district Ahmednagar.

Name of WUA : Dhumkai Paniwapar Sanstha, No. 34, Area Yeswadi, taluka Karjat, district Ahmednagar.

No. of WUA : 34

Total Area of WUA : 592.98 Hectares

Schedule

District Ahmednagar, taluka Karjat, village Yeswadi

LM 11, 12; RM 16

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2 H. A.

LM 11

45/1	..	22 68
46	..	19 92
48	..	17 61
61	..	0 07
62	..	1 98
66	..	1 21
67	..	6 23
68	..	15 52
70	..	1 02
71	..	1 68
72	..	3 11
73	..	7 60
74	..	3 61
75	..	0 62
76	..	0 60
77	..	0 53

Schedule – contd.

LM 11, 12; RM 16

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 11 – contd.

78	..	4 00
79	..	0 66
80	..	3 39
81	..	2 93
82	..	0 33
83	..	0 39
84	..	0 31
85	..	8 64
86	..	5 59
87	..	6 14
88	..	2 85
89	..	2 46
90	..	2 09
91	..	2 37
92	..	19 93
94/1	..	5 98
97/1	..	0 62
98/1	..	0 50
99	..	4 64
110	..	4 41
111	..	1 14
112	..	7 50
113	..	1 57
114	..	3 87
115	..	9 81
116	..	4 91

Schedule – contd.

LM 11, 12; RM 16

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 11 – contd.

117	..	15 84
118	..	4 03
119	..	3 82
120	..	3 13
121	..	3 21
122	..	8 28
123	..	12 97
124	..	9 53
125	..	7 23
126	..	2 31
127	..	1 67
128	..	3 02
129	..	7 11
130	..	3 19
131	..	4 39
132	..	5 37
133	..	2 90
134	..	4 69
135	..	8 76
137	..	0 77
138	..	8 49
139	..	4 75
140	..	1 92
141	..	0 85
142	..	0 96
143	..	2 46

Schedule – contd.

LM 11, 12; RM 16

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 11 – contd.

144	..	0 44
149	..	4 25
150	..	3 77
151	..	9 78
152	..	10 57
153	..	3 12
154	..	0 89
155	..	0 79
156	..	1 62
167	..	2 15
168	..	2 47
169/1	..	2 48

RM 12

49	..	13 49
50	..	5 78
52	..	7 57
53	..	1 99
54	..	1 68
55	..	5 88
56	..	4 40
57	..	5 42
58	..	5 00
59	..	5 47
60	..	5 38
64	..	4 76
65	..	5 98

RM 16

43	..	3 71
47	..	2 16
48	..	12 19

Schedule – contd.

LM 11, 12; RM 16

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 16 – contd.

54/1	..	1 00
55/1	..	1 10
56/1	..	1 51
58/1	..	1 46
59/1	..	1 81
60/1	..	0 80
63	..	2 19
64/1	..	2 67
65/1	..	1 54
66	..	3 33
76/1	..	7 03
77/1	..	1 43
78/1	..	3 04
79/1	..	4 65
80/1	..	2 11
81/1	..	1 08
82/1	..	0 48
83/1	..	0 41
84/1	..	4 59
85/1	..	3 97
86/1	..	3 87
88/1	..	0 80
89/1	..	3 88
90/1	..	0 86

Schedule – contd.

LM 11, 12; RM 16

Gat No./ Survey No. 1	Area (C.C.A.) 2 H. A.
RM 16 – contd.	
91/1	.. 2 07
92	.. 2 49
93	.. 2 44
94	.. 4 26
95	.. 4 44
96	.. 0 63
DO 10	
145	.. 19 41
146	.. 2 34
147	.. 4 23
148	.. 6 02
DO 11	
70	.. 4 29
71	.. 8 89
Total ..	592 98

Schedule

**District Ahmednagar, taluka Karjat,
village Karmanwadi**

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No. 1	Area (C.C.A.) 2 H. A.
LM 13	
130	.. 9 97
131	.. 9 25
132	.. 5 81
133	.. 7 87
134	.. 7 89
143	.. 0 50
144	.. 0 18
149	.. 0 88
150	.. 1 60
154	.. 0 51
155	.. 3 53
156	.. 3 90
157	.. 6 32
158	.. 2 66
159	.. 15 98
160	.. 6 86
161	.. 1 46
162	.. 0 29
163	.. 4 87
164	.. 0 25
166	.. 0 34
167	.. 0 42
168	.. 3 85
173	.. 3 63

Name of Project : Kukadi Left Bank Canal,
Yeswadi Br., Canal Km.
1 to 28, Area Karmanwadi,
taluka Karjat, district
Ahmednagar.

Name of WUA : Jai Hanuman Paniwapar
Sanstha, No. 35,
Area Karmanwadi,
taluka Karjat,
district Ahmednagar.

No. of WUA : 35

Total Area of WUA : 752.24 Hectares

Schedule – contd.

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 13 – contd.

174	..	3 45
175	..	5 97
176	..	12 23
177	..	1 23
231	..	4 38
232	..	6 81
233	..	8 41
234	..	10 76
235	..	4 05
236	..	3 35
237	..	11 42
238	..	11 00
239	..	6 59
240	..	0 99
241	..	4 05
243	..	6 33
244/1	..	1 57
244/2	..	1 58
244/3	..	1 57
244/4	..	1 57
244/5	..	1 57
244/6	..	1 57
244/7	..	1 57
244/8	..	1 57
245/1	..	0 88
246/1	..	1 42
248	..	2 89

Schedule – contd.

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 13; SM 1

178	..	0 30
179	..	0 78
180	..	1 41
181	..	3 57
182	..	3 09
183	..	2 36
184	..	2 44
185	..	2 31
187	..	1 12
188	..	1 27
189	..	2 83
190	..	4 08
191	..	4 42
192	..	1 47
193	..	9 39
194	..	0 93
195	..	3 71
196	..	3 70
197	..	1 68
198	..	1 55
199	..	1 08
200	..	1 19
201	..	0 39
202	..	0 27
203	..	0 73

Schedule – contd.

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 13, SM 1 – contd.

204	..	0 73
205	..	0 11
208	..	5 94
209	..	5 90
210	..	6 05
211	..	6 06
212	..	5 40
213	..	3 98
214	..	2 49
215	..	4 06
216	..	1 21
217/1	..	2 80

DO 17

68	..	3 04
69/1 to 9	..	6 28
72	..	7 45
132	..	6 70

RM 17, SM 1

24	..	5 42
25	..	1 42
26	..	2 26
27	..	3 70
28	..	2 43
29	..	2 00
30	..	2 02
31	..	4 06

Schedule – contd.

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 17, SM 1 – contd.

98	..	2 12
99	..	1 41

RM 13, SM 2

169	..	1 12
171	..	1 49
172	..	0 84
173	..	0 42
217/2	..	1 20
218	..	7 53
219	..	3 99
221	..	6 95
222	..	0 30
222/5	..	2 08
223	..	1 19
224	..	0 56
225	..	1 61
226	..	1 25
227	..	1 62
228	..	1 62
229/1	..	0 40

RM 17, SM 1

100	..	2 36
117	..	2 31
118	..	0 83
119	..	0 71
120	..	1 56

Schedule – contd.

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 17, SM 1 – contd.

121	..	1 52
124	..	7 87

RM 13, SM 2

229/2	..	1 58
230	..	1 58
239/1	..	1 59
242	..	1 21
245/2	..	0 88
245/3	..	0 88
245/4	..	0 87
245/5	..	0 87
245/6	..	0 87
245/7	..	0 87
245/8	..	1 53
245/9	..	1 07
246	..	6 93
247	..	7 71
249	..	8 37
250	..	6 67
251	..	7 08
252	..	2 82
253	..	10 07
254	..	8 58
248/1	..	0 80
248/2	..	2 00

DO 18

100	..	3 36
101	..	3 27
102	..	8 64

RM 17

57	..	1 10
103/1	..	6 28

Schedule – contd.

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 17 – contd.

103/2	..	0 81
104	..	4 36
104/1	..	3 71
105	..	8 20
105/1	..	10 83
106/1	..	1 49
106/2 to 3	..	1 60
107	..	4 35
107/1	..	4 00
108	..	3 92
108/1	..	1 21
109	..	0 38
109/1	..	1 21
110	..	0 39
110/1	..	3 73
111	..	8 84
111/1	..	3 47
111/5 to 6	..	1 36
112	..	0 86
113	..	8 03
113/1	..	3 72
114	..	11 54
114/1	..	1 21
115	..	2 70
115/5	..	1 21
116	..	2 65

Schedule – contd.

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

RM 17 – contd.

117	..	4 22
118	..	0 67
118/2	..	0 68
118/3	..	0 20
119	..	1 30
120	..	0 99
121	..	1 09
122	..	7 95
123	..	5 89
125	..	2 02
126	..	1 62
127	..	2 02
128	..	3 12
129	..	3 12
134	..	12 89
135	..	2 15
136	..	1 44
137	..	1 39
138	..	1 24
139	..	4 27
140	..	6 57

DO 13

73	..	6 98
74	..	2 45

Schedule – contd.

LM 13; SM 1, 2; RM 17; SM 2

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

DO 13 – contd.

75	..	3 51
76/1	..	1 16

RM 17, SM 2

66	..	2 68
67	..	2 65
68	..	2 69
69	..	1 21
70	..	4 04
71	..	2 02
72	..	2 12
73	..	3 08
74	..	2 69
75	..	3 05
76	..	4 72
80	..	2 48
81	..	1 73
82	..	4 53
83	..	3 37
84	..	2 33
85	..	6 58
86	..	0 80
88	..	1 73
89	..	2 28
90	..	3 22

Total .. 752 24

Name of Project	: Kukadi Left Bank Canal, Yeswadi Br., Canal Km. 1 to 28, Area Karmanwadi, taluka Karjat, district Ahmednagar.	Schedule – contd. LM 14 to 17; DO 14 to 24		
		Gat No./ Survey No.		Area (C.C.A.)
		1		2 H. A.
Name of WUA	: Swami Samarth Paniwapar Sanstha, No. 36, Area Karmanwadi, taluka Karjat, district Ahmednagar.		DOR 16 – contd.	
		122	..	3 40
		123	..	3 90
No. of WUA	: 36	124	..	3 90
Total Area of WUA	: 624.90 Hectares	125	..	1 19
	Schedule	137	..	5 88
	District Ahmednagar, taluka Karjat, village Karmanwadi		DOR 17	
	LM 14 to 17; DO 14 to 24	96	..	2 23
Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)	100	..	0 41
1	2 H. A.	101	..	2 19
		102	..	1 82
	DOR 14	103	..	1 21
14	.. 7 43	104	..	2 00
15	.. 1 69	105	..	1 14
17	.. 0 40	106	..	1 62
18	.. 4 69	107	..	5 25
101	.. 3 54	108	..	0 60
103	.. 3 91	109	..	0 60
	DOR 15	110	..	1 61
23/2	.. 10 75	115	..	6 54
	DOR 16	116	..	3 68
117	.. 2 50			
118	.. 1 60			
119	.. 1 35		DOR 18	
120	.. 3 11	79	..	0 60
121	.. 4 07	80	..	0 93

Schedule – contd.

LM 14 to 17; DO 14 to 24

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

DOR 18 – contd.

81	..	0 62
82	..	0 53
83	..	0 45
84	..	2 86
85	..	3 28
86	..	6 55
94	..	4 50
95	..	3 36
96/1	..	0 42
96/2	..	0 45
96/4	..	0 45

DOR 19

19	..	13 26
20	..	9 47

DOR 20

112	..	4 45
-----	----	------

DOR 21

21	..	4 22
22	..	9 25
23/1	..	1 52
161	..	6 93

DOR 22

156	..	9 82
158	..	5 29

Schedule – contd.

LM 14 to 17; DO 14 to 24

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

DOR 22 – contd.

159	..	4 16
160	..	4 72
169	..	1 61
170	..	4 51

DOR 23

153	..	8 85
154	..	4 65
155	..	7 12
157	..	9 49

DOR 24

140	..	1 11
141	..	3 16
142	..	1 57
143	..	1 22
144	..	1 22
145	..	1 22
146	..	1 22
147	..	4 70
148	..	3 92
149	..	2 13
150	..	2 07
151	..	2 07
152	..	2 09
171	..	3 03

Schedule – contd.

LM 14 to 17; DO 14 to 24

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

DOR 24 – contd.

172 .. 2 82

173 .. 2 87

LM 14

5 .. 1 22

6 .. 8 14

7 .. 4 47

8 .. 2 39

9 .. 3 58

10 .. 3 62

11 .. 2 86

164 .. 5 99

165 .. 7 37

181 .. 2 39

182 .. 6 69

183 .. 14 08

LM 15

167 .. 11 01

168 .. 7 99

178 .. 8 81

179 .. 9 07

180 .. 7 20

195 .. 3 10

196 .. 2 49

Schedule – contd.

LM 14 to 17; DO 14 to 24

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 15 – contd.

197 .. 3 01

198 .. 0 38

199 .. 3 73

200 .. 1 88

206 .. 9 83

207 .. 11 36

208 .. 12 14

LM 16

174 .. 6 14

175 .. 4 42

176 .. 4 43

177 .. 9 88

214 .. 5 90

215 .. 13 39

216 .. 5 98

217 .. 6 08

218 .. 8 55

219 .. 3 41

220 .. 7 49

221 .. 2 84

223 .. 1 89

224 .. 1 36

225 .. 0 28

Schedule – contd.

LM 14 to 17; DO 14 to 24

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

LM 16 – contd.

226	..	2 41
227	..	1 1
228	..	4 05

LM 17

111	..	2 83
112	..	3 08
113	..	1 07
114	..	2 47
123	..	3 90
124	..	3 90
126	..	1 05
127	..	1 07
128	..	1 08
129	..	1 27
130	..	0 69
131	..	0 69
132	..	6 02
133	..	33 01
134	..	4 97
135	..	4 03
136	..	3 87

Tail Outlet

69	..	0 93
70	..	0 93

Schedule – contd.

LM 14 to 17; DO 14 to 24

Gat No./ Survey No.	Area (C.C.A.)
1	2
	H. A.

Tail Outlet – contd.

71	..	0 93
72	..	1 86
73	..	5 19
74	..	2 51
75	..	5 85
76	..	0 2
77	..	1 79
78	..	0 6
87	..	3 48
88	..	2 53
89	..	1 48
90	..	1 48
91	..	4 36
92	..	3 29
93	..	3 14

Total .. 624 90

SWAPNIL V. KALE,

Executive Engineer,
Kukadi Irrigation Project,
Division No. 2, Shrigonda,
taluka Shrigonda,
district Ahmednagar.

Ahmednagar, 25th March 2019.

**BY DISTRICT JUDGE-1 AND
ADDITIONAL SESSIONS JUDGE**

Order

No. EST/7762/2018.— Commuted leave for Two (2) days on 24th October 2018 and 25th October 2018 is hereby granted as an *ex post facto* sanction to Smt. A. M. Shinde, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road.

Charge during the absence of Smt. A. M. Shinde, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road remained with Shri. P. N. Awale, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road.

Certified that Smt. A. M. Shinde would have continued to officiate in the post of 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road, if she had not proceeded on leave for the period on 24th October 2018 and 25th October 2018 (Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981).

P. R. DESHMUKH,
District Judge-1 and
Additional Sessions Judge,
Nashik.

Nashik, 13th November 2018.

**BY PRINCIPAL DISTRICT AND
SESSIONS JUDGE**

Order

No. EST/7763/2018.— Commuted leave for Eleven (11) days from 22nd October 2018 to 1st November 2018 is hereby granted as an *ex post facto* sanction to Shri. B. L. Jogdand, *Ad hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Nashik.

Charge during the absence of Shri. B. L. Jogdand, *Ad hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Nashik is kept with Shri. G. P. Deshmukh, District Judge-10 and Additional Sessions Judge, Nashik.

Certified that Shri. B. L. Jogdand would have continued to officiate in the post of *Ad hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Nashik, if he had not proceeded on leave for the period from 22nd October 2018 to 1st November 2018 (Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981).

SURYAKANT S. SHINDE,
Principal District and
Sessions Judge,
Nashik.

Nashik, 14th November 2018.